



महाराष्ट्र शासन राजपत्र

भाग दोन-नाव, वय व धर्म बदलण्याच्या जाहिरातींचा विभाग

वर्ष ५, अंक १६]

गुरुवार ते बुधवार, एप्रिल १८ - २४, २०१९/चैत्र २८ ते वैशाख ४, शके १९४१

[पृष्ठे ५४, किंमत : रुपये ०.००

सूचना.— “कोणतीही पडताळणी न करता अर्जदारांनी अर्जात सादर केलेल्या माहितीवर आधारित सादर जाहिरात असल्यामुळे जाहिरातीत असलेल्या मजकुराबाबतच्या सत्यतेविषयी शासन कुठलीच जबाबदारी स्वीकारणार नाही.”.

Note.— “Government accepts no responsibility as to the authenticity of the contents of the notice. Since they are based entirely on the application of the concerned persons without verification of documents.”.

यावरून असे जाहीर करण्यात येत आहे की, खालील व्यक्तींनी आपली जुनी नावे बदलून नवीन नावे धारण केली आहेत :—

It is hereby notified that the following persons have changed their names:—

जुने नाव व नोंदणी क्रमांक / OLD NAME WITH REGISTRATION No.	नवीन नाव व पत्ता / NEW NAME AND ADDRESS	जुने नाव व नोंदणी क्रमांक / OLD NAME WITH REGISTRATION No.	नवीन नाव व पत्ता / NEW NAME AND ADDRESS
श्रीपती बाबा काळे	श्रीपती बाबा पाटील	भामाबाई जर्होंगीर पाटोळे	भामाबाई गोरखनाथ पाटोळे
(P-१८५८७८७)	मु भांब पो सदाशिवनगर ता माळशिरस जि सोलापूर पिन ४१३१११	(P-१८५८७९३)	७९, न्यू पाच्छा पेठ, पाथरूट चौक, हरिजन वस्ती, सोलापूर ४१३००५
प्रशांत लक्ष्मण काळे	प्रशांत लक्ष्मण पाटील	लक्ष्मण श्रीपती काळे	लक्ष्मण श्रीपती पाटील
(P-१८५८७८८)	मु भांब पो सदाशिवनगर ता माळशिरस जि सोलापूर पिन ४१३१११	(P-१८५८७९४)	मु भांब पो सदाशिवनगर ता माळशिरस जि सोलापूर पिन ४१३१११
मारुती भिमराव मोरे	बाळासो भिमराव मोरे	कुमार रामदास काळे	कुमार रामदास पाटील
(PR-१८५८७८९)	मु.पो.भोसे ता.मंगळवेढा	(P-१८५८७९५)	मु भांब पो सदाशिवनगर ता माळशिरस जि सोलापूर पिन ४१३१११
दत्ता लक्ष्मण काळे	दत्ता लक्ष्मण पाटील	Swapnali Satish Randive	Swapnali Vishal Sanas
(P-१८५८७९०)	मु भांब पो सदाशिवनगर ता माळशिरस जि सोलापूर पिन ४१३१११	(P-1858796)	Sapatane (Bhose), Shindewadi, Solapur Maharashtra 413208
राधाबाई लक्ष्मण काळे	राधाबाई लक्ष्मण पाटील	Pramodkumar Trimbak Patil	Pramod Trimbak Patil
(P-१८५८७९१)	मु भांब पो सदाशिवनगर ता माळशिरस जि सोलापूर पिन ४१३१११	(P-1858797)	At Post Sarole Tal. Barshi Dist. Solapur
महंमद गुलाब पठाण	महंमद गुलाब शेख	Sandhya Pramodkumar Patil	Sandhyarani Pramodkumar Patil
(P-१८५८७९२)	१०६, साठे पाटील वस्ती, जुना देगाव नाका, सोलापूर	(P-1858798)	At Post Sarole, Tal. Barshi, Dist. Solapur

महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-नाव, वय व धर्म बदलण्याच्या जाहिरातीचा विभाग,
गुरुवार ते बुधवार, एप्रिल १८ - २४, २०१९/चैत्र २८ ते वैशाख ४, शके १९४१

जुने नाव व नोंदणी क्रमांक / OLD NAME WITH REGISTRATION No.	नवीन नाव व पत्ता / NEW NAME AND ADDRESS	जुने नाव व नोंदणी क्रमांक / OLD NAME WITH REGISTRATION No.	नवीन नाव व पत्ता / NEW NAME AND ADDRESS
नानासाहेब हरिदास माने (P-१८५८७९९)	नानासाहेब हरिश्चंद्र माने मु पो पेडगाव, तालुका खटाव जिल्हा सातारा पिन ४१५५०६	सुभाष तुकाराम कांबळे (PR-१८५८८०९)	सुभाष तुकाराम धम्मदक्षित रा. काळामवाडी तालुका- गडहिंगलज जिल्हा- कोल्हापूर
शितल दिलीप शिंदे (P-१८५८८००)	शितल रविकिरण इंगळे पानाडे गल्ली, बलबंड बोळ, खणभाग, सांगली	रामदास श्रीपती काळे (P-१८५८८१०)	रामदास श्रीपती पाटील मु भांब पो सदाशिवनगर ता माळशिरस जि सोलापूर पिन ४१३१११
Pradeepkumar Bhagwanrao Patil (P-1858801)	Pradeep Bhagwantrao Patil "malhar", Shanti Sagar Colony, 100ft. Road, Sangli	संजयकुमार शंकरराव माळी शिलेवंत (P-१९१३८१)	संजय शंकर माळी श्रेयश अपार्टमेंट मंगळवार पेठ मिरज तालुका-मिरज जिल्हा-सांगली महाराष्ट्र ४१६४१०
संगीता ज्ञानदेव गायकवाड (PR-१८५८८०३)	संगीता योगेश जावळे वैशाली नगर पिंपरी स्टेशन रोड पिंपरी पुणे	इंद्रायणी रामचंद्र नंदाई (P-१९१३८२)	अनुजा राजगोंडा पाटील मु.पो- हर्षवर्धन नगर, यज्ञाव. ता.शिरोळ. जि.कोल्हापूर. ४१६१४६
नर्मदा गोविंद माने (P-१८५८८०४)	नर्बदा गोविंद माने किरपे ता कराड	Seemadevi Rameshkumar Gupta (P-191383)	Gudiya Rameshkumar Agrahari Survey Number 43, Somnath Nagar, Wadgaon Sheri, Pune-411014.
राजेंद्र बाळासो जगताप (P-१८५८८०५)	राजेंद्र बाळासो पाटील वाडगाव हवेली	Bharati Baban Khedkar (P-191384)	Bharati Haridas Vidhate S No 29 S No 31/13/1 Dhayari Pune - 411041
प्रतापराव मधावराव शिंदे (P-१८५८८०६)	सूर्यकांत महादेव शिंदे जरंडी, ता- तासगाव, जि. सांगली ४१६३११	Rani Anand Bejwada (P-191385)	Sushila Anand Bejwada S.N.71 Balaji Nagar Ghorpadi Pune 411001
Ruman Amirullah Chaudhari (P-1858807)	Rumanulhaq Amirullah Chaudhari Ser No 78/1 Flat No 22 Husseni Classic Dangat Ind Estate Warje Malwadi Pune-411058	Lubna Liyakat Shaikh (P-191386)	Lubna Aarif Inamdard Sonpirwadi, Deulgaon Rasal Post Karkhel Tal Baramati Dist Pune Pin Code 413102
सोनाली ईश्वर शिंदे (P-१८५८८०८)	सोनाली संतोष चव्हाण मिलिंदनगर, ओटास्किम निगडी, ता हवेली पुणे ४४		

महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-नाव, वय व धर्म बदलण्याच्या जाहिरातीचा विभाग,
गुरुवार ते बुधवार, एप्रिल १८ - २४, २०१९/चैत्र २८ ते वैशाख ४, शके १९४१

जुने नाव व नोंदणी क्रमांक / OLD NAME WITH REGISTRATION No.	नवीन नाव व पत्ता / NEW NAME AND ADDRESS	जुने नाव व नोंदणी क्रमांक / OLD NAME WITH REGISTRATION No.	नवीन नाव व पत्ता / NEW NAME AND ADDRESS
मनु महादेव बागल	मनोहर महादेव बागल	माया बजरंग शिंदे	माया प्रकाश नलवडे
(P-१९१३८७)	मु मांडवखडक पो निरगुडी ता फलटण जि सातारा पिनकोड ४१५५२३ मो नं ९८२२३५४९१०	(P-१९१३९६)	मंगळवार पेठ न्यु इंग्लिश स्कूल जवळ मिरज तालुका-मिरज जिल्हा-सांगली महाराष्ट्र ४१६४१०
मिराबाई काशिनाथ सपकाळ	निराबाई काशिनाथ संकपाळ	शिवगंगा दत्तात्रय सावंत	गंगुबाई दादाराव सावंत
(P-१९१३८८)	at-post-ahir tal-mahabaleshwar dist-satara	(P-१९१३९७)	मु पो हिंणगाव ता इंदापूर जि पुणे
सुनंदा रुपेश गायकवाड	सुनंदा रूपकुमार गायकवाड	Dhanaji Balaso Patil	Dhanaji Balu Patil
(P-१९१३८९)	साईनगर, तुपे वस्ती, गेनबा तुपे चाळ, उरुळी कांचन, पुणे ४१२२०२	(P-191398)	Datta Nagar, Wadibhag, Tadavale, Tal. Sh irala. Dist. Sangali, 415408
जगन्नाथ विठोबा ढम	जगन्नाथ विठोबा पवार	सारिका भारत जाधव	सारिका अमोल कदम
(P-१९१३९०)	मु.पो.पवारवाडी, ता.पुरंदर, जि.पुणे - ४१२३०१	(P-१९१३९९)	आलेगाव रोड, जाधव वस्ती, कादलास , ता - सांगोला, जी - सोलापूर पिन - ४१३३०९
विजय विष्णू वाणी	विजय विष्णू शेटे	रेखा जनार्दन कसबे	रेखा विलास कसबे
(P-१९१३९१)	मु पो गोतडी ता इंदापूर जि पुणे	(PR-१९१४००)	मु.पो.नंदेश्वर ता.मंगळवेढा जि.सोलापूर
Sheetal Chandgude	Sheetal Umesh Chandgude	Haidarso Hasanso Salgar	Haidar Hasan Salgar
(P-191392)	Vista A-201, Mahindra Woods, Near Kalewadi Phata	(P-191401)	S. No. 3, Lane No. 1, Laxmi Nagar, Kondhwa Budruk, Pune -411048
Prakruti	Prakruti Ramesh Gadhawe	Sushmita Maruti Powar	Aaradhya Amol Bhosale
(P-191393)	C-Wing, Flat No.3, Narayangaon, Pune-410504.	(P-191402)	Plot No. 110, Balaji Park, Ramanand Nagar Road, Kolhapur, Karvir-416007
दीदी बाळू गुळवे	प्रतिक्षा बाळू गुळवे	Shraddha Manohar Shalgar	Shraddha Vidyadhar Adki
(P-१९१३९४)	स.नं.४८/२ आजाद चौक चंदन नगर खराडी पुणे १४	(P-191403)	H. No. 11/11, Sakhar Peth, Solapur - 413005, Maharashtra
प्रियंका मोहन मालुसरे	प्रियंका शरद पांगारकर		
(P-१९१३९५)	मु.पो.सहजपूर(पांगारकर वस्ती) ता.दौंड जि.पुणे		

महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-नाव, वय व धर्म बदलण्याच्या जाहिरातीचा विभाग,
गुरुवार ते बुधवार, एप्रिल १८ - २४, २०१९/चैत्र २८ ते वैशाख ४, शके १९४१

जुने नाव व नोंदणी क्रमांक / OLD NAME WITH REGISTRATION No.	नवीन नाव व पत्ता / NEW NAME AND ADDRESS	जुने नाव व नोंदणी क्रमांक / OLD NAME WITH REGISTRATION No.	नवीन नाव व पत्ता / NEW NAME AND ADDRESS
बापूराव जोतीराम पांडागळे (P-१९१४०४)	प्रदिप ज्योतीबा पांडागळे गल्ली नं १,ताडीवाला रोड, झोपडपट्टी,पुणे - ४११००६	सुनिल प्रभाकर मोहोळकर (P-१९१४१३)	कमलाकर प्रभाकर मोहोळकर राहणार टेम्भूर्णी तालुका माढा जिल्हा सोलापूर. ४१३२११
Chand Shaharukh Mulla (P-191405)	Rehan Shaharukhan Mulla At/Post Dodyal Taluka Akkalkot Dist. Solapur 413216	Shraddha Vikram Gawade (P-191414)	Shraddha Vishal Walunj Ballalwadi Ballawadi Pune
रेखा देवराम खाडे (P-१९१४०६)	रेखा दिलीप घोडे कड मळा जांबुत ता.शिरूर जि.पुणे	Padma Shivaji Dhuri (P-191415)	Padma Ramabathiran Bldg No-6 Sukhwani Park Flat No-17, Sunview Hsg Society, Mahasulkar Colony, Pimpri Pune - 411018
भिमराव दत्त उर्फ दत्तात्रय जाधव उर्फ पाटील (P-१९१४०७)	भिमराव दत्तात्रय पाटील मु.पो.बिसुर तालुका-मिरज जिल्हा-सांगली महाराष्ट्र ४१६३०४	स्नेहल दिलीप जांभुळकर (P-१९१४१६)	स्नेहल स्वप्निल मोरे पाटील नगर राममंदिराजवळ चिखली ता. हवेली जि.पुणे
Laxmi Onnaya Mhetre (P-191408)	Laxmi Obayya Mhetre Shankarwadi Shelarwadi 412101	Sushila Nandlal Gangwani (P-191417)	Sona Tikam Pahuja Sr.No 224/225, Dharma Apartment, Flat.No.5, Bldg B1, Behind Old Kirti Hospital, Pimpri, Pune -411017
Yogesh Jagtap (P-191409)	Yogesh Balaso Jagtap At/Post - Dhakale Ta - Baramati Dist - Pune - 413110	Surekha Maruti Rabade (P-191418)	Surekha Vijay Savat At -Wadicharan Post - Bambavade Tal- Shahuwadi Dist- Kolhapur 416213
Sudarshan Deelip Patole (P-191410)	Sudarshan Dilip Patole A/P- Hatkanangale, Tal. - Hatkanangale, Dist - Kolhapur, Pin Code - 416109	मनोहर कृष्णा सुरवसे (P-१९१४१९)	नारायण कृष्णा कोळगे मु.खवे,पो.भाळवणी,ता.मंगळवेढा,जि. सोलापूर
तानाजी बळीराम खोत (P-१९१४११)	तानाजी बळीराम कदम मु.पो. मसुचीवाडी, ता. आष्टा, जि. सांगली.	शुभांगी बबन मोरे (P-१९१४२०)	शुभांगी राजेंद्र शिंदे मु. पो. भिलवडी(पाटील गल्ली).तालुका -पलूस, जिल्हा - सांगली, महाराष्ट्र पिन - ४१६३०३
Ujwala Anil Powar (P-191412)	Ujwala Shivajirao Mane Plot No. Utkarsh Banglow, 2838, B Ward, Jawahar Nagar, Kolhapur - 416012		

महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-नाव, वय व धर्म बदलण्याच्या जाहिरातीचा विभाग,
गुरुवार ते बुधवार, एप्रिल १८ - २४, २०१९/चैत्र २८ ते वैशाख ४, शके १९४१

जुने नाव व नोंदणी क्रमांक / OLD NAME WITH REGISTRATION No.	नवीन नाव व पत्ता / NEW NAME AND ADDRESS	जुने नाव व नोंदणी क्रमांक / OLD NAME WITH REGISTRATION No.	नवीन नाव व पत्ता / NEW NAME AND ADDRESS
Rushikesh Keraba Mane (P-191421)	Rushikesh Kerba Mane 440/1, Chougule Galli, Uchgaon, Karveer, Kolhapur-416 005.	धनाजी विठोबा माने (P-१९१४३०)	धनंजय विठोबा माने मु पो-डोर्ली ता-जत जि-सांगली
Ksharanya Amol Mate (PR-191422)	Sharanya Amol Mate S.No.20/1,Siddharth Nagar Kondhwa Pune	Pooja Narayan Sawle (P-191431)	Pooja Ram Bodake Sr No 85 , H No 721 , Nda Road , Near Kamthe Wasti , Shivane, Pune
Vanishree Sunil Masal (P-191423)	Vanishree Jayesh Chaudhari Samarth Colony, Vijaynagar, Kalewadi, Pune-411017	Nasirahamad Aminahmad Shaikh (P-191432)	Nasir Minu Shaikh Hno 356, Mase Ali, Nda Road, Uttamnagar
Balasaheb Sadhu Kambale (P-191424)	Balaji Sadhu Kambale S R No-93, Tarawade Wasti, Mohammadwadi, Hadapsar, Pune-411028	Rishiketan Naveen Kumar Budur (P-191433)	Rishiketan Naveenkumar Budur Solapur
आकाकाताई रामचंद्र पाटील (P-१९१४२५)	सावित्री धोंडीराम जाधव शाहूनगर , रिंग रोड , उरुण इस्लामपूर , ता.वाळवा जि.सांगली , ४१५ ४०९	मिनाक्षी महादेव बलुगडे (P-१९१४३४)	मिनाक्षी राजकुमार मुसळे रा चिमगाव ता कागल जि कोल्हापूर ४१६२१९
सुरेश पांडुरंग रोमन (P-१९१४२६)	सुरेश पांडुरंग सूर्यवंशी भुयाचीवाडी पेरले ता - कराड जी - सातारा	Akshda Abhay Salve (P-191435)	Akshda Kuldip Khavale Railway Quarter B 32/B, Near Kurkumbh Mori Daund Taluka Daund District Pune
Vineeth Navinkumar Budur (P-191427)	Vineethkumar Naveenkumar Budur Solapur	रामचंद्र बळवंत भणगे (P-१९१४३६)	रामचंद्र बळवंत खोत मु.पो.आकुळ,ता.शाहुवाडी,जि.कोल्हा पूर,४१६२१४
Shamal Digambar Chavan (P-191428)	Shamal Nikil Gavale Sr.No.75/5 Autade Handewadi,Pune-412308	दिनेश माणिकराव साळुंके (P-१९१४३७)	प्रकाश माणिकराव साळुंके मु. पोस्ट. सालसे ता .करमाळा जि सोलापूर ४१३२५१.
सोनाली अशोक कुंभार (P-१९१४२९)	सोनाली सुनिल कुंभार मु.पो. पिरळ ता. राधानगरी जि. कोल्हापूर ४१६२११	Vaishali Avdhuth Tathod (P-191438)	Vaishali Pratik Phatak Ser No 112 Galli No 29/2 Mauli Nagar Sutardara Kothrud Pune-411038

महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-नाव ,वय व धर्म बदलण्याच्या जाहिरातीचा विभाग,
गुरुवार ते बुधवार, एप्रिल १८ - २४, २०१९/चैत्र २८ ते वैशाख ४, शके १९४१

जुने नाव व नोंदणी क्रमांक / OLD NAME WITH REGISTRATION No.	नवीन नाव व पत्ता / NEW NAME AND ADDRESS	जुने नाव व नोंदणी क्रमांक / OLD NAME WITH REGISTRATION No.	नवीन नाव व पत्ता / NEW NAME AND ADDRESS
पूनम सुधीर चिवटे (P-१९१४३९)	पूनम अभिजित मराठे स.नं. २३६ फ्लॉट नं.ए -७०१बेलेझा बदादे बंगल्याजवळ हडपसर पुणे ४११०२८	Shilpa Shrivardhan Pandit Maharaj (P-191448)	Shilpa Shriwardhan Pandit 427 B Ward, Mangalwar Peth, Kolhapur
जयश्री दादू पाटील (P-१९१४४०)	जयश्री विजय कवडे मु.पो.सरवडे ,ता.राधानगरी ,जि.कोल्हापूर	अरुण/अर्जुन/अर्जुनकुमार सुखदेव यादव/मराठा (P-१९१४४९)	अर्जुन सुखदेव यादव मु-तुपेवाडी(ये),पो-हणमंतवडीये,ता-क डेगाव,जि-सांगली,४१५३११
Parvati Narsappa Mahetre (P-191441)	Parvati Venkatesh Mhetre Datta Nagar Dehuroad Pune 412101	शकुंतला विठ्ठल बेहरे (P-१९१४५०)	सखुबाई विठ्ठल बेहरे मु-अनकढाळ पोस्ट-चिणके ता-सांगोला जि-सोलापूर पिन-४१३३०८
ज्योती जनगोंडा पाटील (P-१९१४४२)	ज्योती सचिन चौगुले वळिवडे ताल करवीर जिल्ला कोल्हापूर	राजेंद्रकुमार एकनाथ गंगतीरे (P-१९१४५१)	राजेंद्र एकनाथ गंगतीरे फ्लॉवर व्हॅली अपार्टमेंट , फ्लॉट नं. २८ , भडकमकर नगर , फलटण , जि. सातारा. ४१५५२३
नंदा रामचंद्र पवार (P-१९१४४३)	नंदू रामचंद्र पवार मेन रोड, लाकुडवाडी, चंदगड, कोल्हापूर-४१६ ५०७.	Sushama Ramdas Sutar (P-191452)	Seema Pramod Sutar Shiv Capital Opp.Chinmay Ashram Sangli,416416
शिवाजी चांदमल शर्मा (P-१९१४४४)	शिवाजी चांदमल गोळे मु. चांबळी ता. पुरंदर, जि. पुणे - ४१२३०१	सुनिता अनंत देसाई (P-१९१४५३)	सुनिता विष्णू आराध्ये ६२७, जुनी पेठ, कोळी गल्ली
प्रकाश पांडुरंग पाटील (P-१९१४४५)	प्रकाश पांडुरंग पाटील वजाडे रा. दिगवडे, ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर, महाराष्ट्र - ४१६२३०.	बाळू यशवंत सुर्वे (P-१९१४५४)	बळवंत यशवंत सुर्वे रा.चाफोडी ता .करवीर जिल्हा.कोल्हापूर ४१६००१
Om Shivanand Chalwadi (P-191446)	Shlok Shivanand Chalwadi Flat No E/503 Shiv Unnati Residency S No 35/4/2 Kale Padal Hadapsar Pune	विजयकुमार नानासाहेब कोंडे (P-१९१४५५)	विजय नानासाहेब कोंडे मोरया गोसावी राजपार्क , फेज १ , डी बिल्डींग , फ्लॉट नं.९ , केशवनगर , चिंचवड , पुणे ३३
कुमार पांडुरंग गुरव (P-१९१४४७)	विजय पांडुरंग गुरव ७११ ए वॉर्ड, राजाराम चौक, टिबर मार्केट, कोल्हापूर		

महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-नाव, वय व धर्म बदलण्याच्या जाहिरातीचा विभाग,
गुरुवार ते बुधवार, एप्रिल १८ - २४, २०१९/चैत्र २८ ते वैशाख ४, शके १९४१

जुने नाव व नोंदणी क्रमांक / OLD NAME WITH REGISTRATION No.	नवीन नाव व पत्ता / NEW NAME AND ADDRESS	जुने नाव व नोंदणी क्रमांक / OLD NAME WITH REGISTRATION No.	नवीन नाव व पत्ता / NEW NAME AND ADDRESS
किसन निवृत्ती कदम (P-१९१४५६)	कृष्णात निवृत्ती कदम १२५, गासाकी नगर, मड्डी वस्ती, कुमठे, सोलापूर ४१३२२४	Komal Shankar Phadtare (P-191465)	Komal Nilesh Kanase At Phadatarwadi, Post-Jihe, Tal - District. Satara, 415004
छाया बबन पिलाणे (P-१९१४५७)	छाया मारुती मोरे मु. पो. - तोंडल, ता. - पुरंधर, जि. - पुणे. पिन - ४१२३१२	Akshada Rahul Kadu (P-191466)	Akshada Ajinkya Dumbre At. Dumbar Wadi, Post Khamundi, Tal. Junnar, Dis. Pune 410504
विद्या संतोष धनवे (P-१९१४५८)	विद्या विठ्ठल वाईकर फ्लॅट नं ७, सी विंग, ब्रम्हगीरी आर्केड, धायरी रोड, लोकमान्य सोसायटी समोर, धायरी, पुणे - ४११०४१	मुक्ताबाई मारुती घोडके (P-१९१४६७)	मुक्ताबाई अंबादास बत्रे ४९/४ बी, हनुमान नगर, भवानी पेठ , सोलापूर ४१३००२
Prashant Balkrishna Kadam (P-191459)	Kafil Balkrishna Kadam House No 29, Near Bank Of India Colony, Solapur North, Solapur - 413004	Komal Digambar Sathe (PR-191468)	Komal Kiran Savalajkar A/P-Savalaj(P. B. Colony, Dongarsoni Road), Tal-Tasgaon, Dist-Sangli, St ate-Maharashtra. Pin-416311.
शितल धोंडीराम देवणे (P-१९१४६०)	शितल युवराज गावडे रा. वेसरफ ता. गगनबावडा जि. कोल्हापूर	करण राजेंद्र पोवार (P-१९१४६९)	वामण राजेंद्र पोवार ७०५/ए/१ए/१ए, जुना गुरांचा बाजार, शिवाजी पेठ, कोल्हापूर ४१६०१२
सुरेखा गोपाळ गायकवाड (P-१९१४६१)	सुरेखा उदय संकपाळ संघर्ष ग्रुप जवळ, घर नं. ७१, बी वॉर्ड, बाळू मामा गल्ली, सुभाषनगर, कोल्हापूर	बसवेश्वर बाळू कोरे (P-१९१४७०)	बसवेश्वर बाळू माळी मु पोस्ट नात्रज ता उत्तर सोलापूर जिल्हा सोलापूर ४१३२२२
रघुनाथ भवानी कुचेकर (P-१९१४६२)	रघुनाथ भवानी जाधव मु.पो. वारोशी ता. जावळी जि. सातारा ४१५०१२	नंदा राजाराम पाटोळे (P-१९१४७१)	नंदा पांडुरंग फासगे सर्वे नं-३१५, वैदुवाडी, हडपसर, पुणे - ४११०१३
नकुताई वसंत कांबळे (PR-१९१४६३)	अंजली आशुतोष कांबळे सावित्री कुंज विजापूर रोड मिरज ता मिरज जिल्हा कोल्हापूर	Shabudin Jafar Badawale (P-191472)	Sohel Jafar Mulla Fule Vasahat Kagal
सारा सागर जाधव (P-१९१४६४)	स्वरा सागर जाधव मु/पो - वाटंगी ता - आजरा जिल्हा - कोल्हापूर	बाळाबाई तुकाराम केसरकर (P-१९१४७३)	निता नेताजी आळवेकर येवती ता करवीर जिल्हा कोल्हापूर पिन कोड ४१६२०७

महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-नाव, वय व धर्म बदलण्याच्या जाहिरातीचा विभाग,
गुरुवार ते बुधवार, एप्रिल १८ - २४, २०१९/चैत्र २८ ते वैशाख ४, शके १९४१

जुने नाव व नोंदणी क्रमांक / OLD NAME WITH REGISTRATION No.	नवीन नाव व पत्ता / NEW NAME AND ADDRESS	जुने नाव व नोंदणी क्रमांक / OLD NAME WITH REGISTRATION No.	नवीन नाव व पत्ता / NEW NAME AND ADDRESS
Kamlesh Prakash Sankpal (P-191474)	Kamlesh Prakash Sankpal House No. 2085 A Ward Near Rankala S T Stand Kolhapur	Surjanbi Miraso Mujawar (P-191483)	Surjanbi Raju Jamadar Muslim Galli, Near Bilal Masjid Golewadi Peth Tal Walwa, Dist Sangli, State Maharashtra, Pin 415 407
Snehal Sudam Mandave (PR-191475)	Snehal Amol Kachare Flat No.-A1-8, Yash Sankul Near Indian Oil Pump, Pimple Saudagar, Pune-27	Sarswati Ankush Pawar (P-191484)	Sarswati Someshwar Jawane Sr No 215 Ashtvinayak Colony Nr Water Tank Ganganagar Fursungi Pune 412308
सुरेखा श्रीपाल ऐनापुरे (PR-१९१४७६)	पुष्पवंती श्रीपाल ऐनापुरे माळभाग, आभार फाटा, चंदूर, तालुका-हातकणंगले, जि लहा-कोल्हापूर	सुरज रामचंद्र शेळके (P-१९१४८५)	लव रामचंद्र शेळके मु.- झाकडे पो.- मोरगिरी ता.- पाटण जिल्हा - सातारा ४१५२०६
किरण अरुण सावंत पाटील (P-१९१४७७)	किरण अरुण पाटील मु पो दहीगाव ता माळशिरस जि सोलापूर पिन ४१३१०९	मीनाक्षी हरिभाऊ खोपडे (P-१९१४८६)	मीनाक्षी संजय पोटे नवी पेठ, भोर, ता-भोर, जि-पुणे.
प्रमिला कांतीलाल भालेराव (P-१९१४७८)	तेजश्री लक्ष्मण मानमोडे शिवतिर्थ नगर, श्रीनगर, रहाटणी पुणे-४११०१७	Vaishnavi Vyankatesh Pawar (P-191487)	Vaishnav Vyankatesh Pawar Sr. No. 32, B, 3 Gujar Wasti Katraj Pune Maharashtra -411046
शैला संजय गोर्हे (P-१९१४७९)	स्नेहा संजय गोर्हे फ्लॅट न १०५ एरंडे नयन बिल्डिंग प्रीत नगर सोसायटी चंदननगर	जरीना बेगम जरगीस मुल्ला (P-१९१४८८)	जरीना बेगम गैबीसाब हुलकुंद प्लॉट नं ११ सुमैय्या नगर नई जिंदगी सोलापूर
Ratanabai Kashinath Avaje (P-191480)	Vaishnavi Vijaykumar Gangawati 241, Siddharameshwar Nagar, Kasbe, Solapur	Simran Jahangir Shaikh (P-191489)	Sumaiya Sirajoddin Sayyed 47 Balaji Society Kumtha Naka Solapur 413003
गणेश रघुनाथ गिरगोसावी (P-१९१४८१)	गणेश रघुनाथ गोसावी पाटील नगर राममंदिरासमोर चिखली ता.हवेली जि.पुणे ४११०६२	जनाबाई अभिमन्यू गायकवाड (P-१९१४९०)	जनाबाई अभिमन्यू माळी मु.पो. पेनूर, ता. मोहोळ, जि. सोलापूर पिन : ४१३२४८
दत्तात्रय लक्ष्मण जाधव (P-१९१४८२)	दत्तू लक्ष्मण जाधव मु/ पो कडगाव, ता. गडहिंगलज, जि. कोल्हापूर	Komal Jagdish Asknani (P-191491)	Naisha Pankaj Bhatia Umang Pride, Flat O A-608, Gat No 711, Ivy Estate, Wagholi, Pune - 412207

महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-नाव, वय व धर्म बदलण्याच्या जाहिरातीचा विभाग,
गुरुवार ते बुधवार, एप्रिल १८ - २४, २०१९/चैत्र २८ ते वैशाख ४, शके १९४१

जुने नाव व नोंदणी क्रमांक / OLD NAME WITH REGISTRATION No.	नवीन नाव व पत्ता / NEW NAME AND ADDRESS	जुने नाव व नोंदणी क्रमांक / OLD NAME WITH REGISTRATION No.	नवीन नाव व पत्ता / NEW NAME AND ADDRESS
Jayashree Maruti Chatur (P-191492)	Jyoti Sanjay Chaudhari Mamta Msg Soc. Wadgaon Sheri, Pune 411014	अरविंद दत्तात्रय देसाई (P-१९१५०९)	अरविंद दत्तोबा देसाई मु/पो कानडेवाडी, ता. गडहिंग्लज, जि. कोल्हापूर
पोपट सदाशिव डुकरे (PR-१९१४९३)	पोपट सदाशिव भगत मु पो निर निमगाव पोस्ट सराटी तालुका इंदापूर जिल्हा पुणे	Kalpna Sachin More (P-191502)	Kalpna Balasaheb Tapal S No 19/3/13 Shri Datta Residency Garmal Dhayari Pune - 411041
Bacchen Bhimrao Kamble (PR-191494)	Bhushan Bhimrao Kadam 349, Sutar Galli, At Post Mahe, Taluka Karvir, Kolhapur 416001	Shabai Pandurang Borkar (P-191503)	Urmila Adinath Keskar Borkar Wasti, Post : Lasurne , Tal : Indapur, Dist : Pune 413114
Sita Dattatray Shirke (P-191495)	Sita Dattaram Shirke House No-3, Shirke Vasti Chikhali Satara 415013	Tejashwi Sunderlal (P-191504)	Tejas Maurya B1/315, Xrbiatownship, Marungi, Hinjawadi, Pune 411057
Priti Bhausaheb Pawar (P-191496)	Preeti Bhausaheb Pawar Chinchwadgaon , Pune City , Dist-Pune	Sonali Sanjay Bindage (P-191505)	Sonali Sandeep Kadam Near Vitthal Mandir Tung Sangli
Harish Surendran Nayar (P-191497)	Harish Surendran Nayar L2/402, Rosewood Apartments, Near Corinthians Club, N.I.B.M Road Extension, Undri	पल्लवी शिवाजी साळुंखे (P-१९१५०६)	मनीषा शिवाजी साळुंखे मु खडकवाडी पो वजरोशी ता पाटण जि सातारा
Aishwarya Babulal Lahure (P-191498)	Aishwarya Babu Pardeshi Kusgaon Road Kusgaon Budruk Dattawadi Lonavala Taluka Maval Pune 410401	अनिता महादेव तेली (P-१९१५०७)	अनिता रमेश झगडे पेट भाग, डवंग गल्ली परिसर वाळवा, तालुका -वाळवा, जिल्हा- सांगली, राज्य - महाराष्ट्र, पिन कोड ४१६ ३१३
सोनाली विठ्ठल यादव (P-१९१४९९)	सोनाली दादासाहेब व्यवहारे मु. माळवाडी नं १ (पेटकर वस्ती) पोस्ट - इंदापूर तालुका - इंदापूर जिल्हा - पुणे	समर्थ पंडित माळी (P-१९१५०८)	प्रियांशु पंडित क्षीरसागर श्री समर्थ हॉस्पिटल पंढरपूर रोड पेनूर ता मोहोळ जिल्हा सोलापूर पिनकोड ४१३२४८
Anuradha Kiran Sathe (PR-191500)	Vaishali Kiran Sathe A/P :- Bahule, Taluka - Patan, Dist - Satara. 415209.	वैशाली चंद्रकांत रावडे (P-१९१५०९)	वैशाली रविन जगदाळे मु.पोस्ट-बोपगाव, ता.पुरंदर, जि-पुणे.पि न-४१२३०९.

महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-नाव, वय व धर्म बदलण्याच्या जाहिरातीचा विभाग,
गुरुवार ते बुधवार, एप्रिल १८ - २४, २०१९/चैत्र २८ ते वैशाख ४, शके १९४१

जुने नाव व नोंदणी क्रमांक / OLD NAME WITH REGISTRATION No.	नवीन नाव व पत्ता / NEW NAME AND ADDRESS	जुने नाव व नोंदणी क्रमांक / OLD NAME WITH REGISTRATION No.	नवीन नाव व पत्ता / NEW NAME AND ADDRESS
Mubeen Khan (P-191510)	Karamveer Singh Swaran Singh Sandhu Bungalow Number 7/48 Magnolia Gardens Opposite Joggers Park Viman Nagar Pune 411014	सजना आनंदा घाटगे (PR-१९१५१८)	सजाबाई राजाराम कांबळे मु. पो.मुडशिगी,ता.करवीर,जि.कोल्हापूर ४१६११९
Vaishali Ankush Kasbe (P-191511)	Vaishali Anil Thorat Sr No 110 Madari Wasti Ramtekadi Hadapsar Pune 411028	जयश्री धोंडीराम गायकवाड (P-१९१५१९)	जयश्री ज्ञानदेव कदम मु/पो-भुड,ता-खानापूर,जि-सांगली,४ १५३०९
सरला दत्तात्रय पवार (P-१९१५१२)	सरिता दत्तात्रय पवार मोहन नगर,लक्ष्मन दातीर चाळ,कावळे वरवार जवळ,चिंचवड,पुणे ४११०१९	शितल महादेव मिसाळ (P-१९१५२०)	शितल रमेश येवले मु विजयवाडी पोस्ट यशवंतनगर तालुका माळशिरस जि. सोलापूर. ४१३११८
पुजा सदाशिव मडीवाळ (P-१९१५१३)	अनुष्का विशाल परित रा.३/१५९, टाकवडे वेस, राणाप्रताप चौक, इचलकरंजी, ता.हातकणंगले, जि.कोल्हापूर	Sudhakar Laxman Matugade (P-191521)	Sudhakar Laxman Chavan 2046, E Ward Rajarampuri Kolhapur, Karvir-416008
Pooja Raju Chavan (PR-191514)	Pooja Vishal Somvanshi 218/3,Adarsh Nagar,Juna Kumbhari Naka,Midc Road,Solapur 413006	सागर गजानन औंधकर (P-१९१५२२)	ज्ञानेश्वर गजानन औंधकर मिरज ता. मिरज जि. सांगली
मारुती बबन चव्हाण (P-१९१५१५)	राजेंद्र बबन चव्हाण मु पो शेटफळ हवेली ता इंदापूर जि पुणे	सुप्रिया केरबा मुसळे (P-१९१५२३)	प्रिया ज्ञानेश्वर वागरे रा. करंजफेण, ता. राधानगरी, जि. कोल्हापूर पिन ४१६२१२
ज्ञानेश्वर भागवत सातपुते (P-१९१५१६)	विश्वाम्बर भागवत सातपुते स न १५/२बी/३३/२ पाटीमागे नवीन मंडई गोंधळे नगर हडपसर पुणे ४११०२८	मेघा चांगदेव गवळी (P-१९१५२४)	मेघा राहुल शिंदे ३४/४ अ - ३ आयोध्या नगरी दहितणे शिवार सोलापूर
रामचंद्र शामराव मेथे (P-१९१५१७)	विष्णू शामराव मेथे मु. पो. साळशी ता. शाहुवाडी जि. कोल्हापूर ४१६२१३	Balkrushna Baburao Shinde (P-191525)	Krushndev Baburao Shinde At.Near Maruti Mandir,Revangaon. tal: -Khanapur. Dist:- Sangli.415311.
		Navita Jaysing Gaikwad (PR-191526)	Ujwala Sandesh Kambale A/P :- Shahapur, Taluka - Karad, Dist - Satara. 415115.

महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-नाव, वय व धर्म बदलण्याच्या जाहिरातीचा विभाग,
गुरुवार ते बुधवार, एप्रिल १८ - २४, २०१९/चैत्र २८ ते वैशाख ४, शके १९४१

जुने नाव व नोंदणी क्रमांक / OLD NAME WITH REGISTRATION No.	नवीन नाव व पत्ता / NEW NAME AND ADDRESS	जुने नाव व नोंदणी क्रमांक / OLD NAME WITH REGISTRATION No.	नवीन नाव व पत्ता / NEW NAME AND ADDRESS
वर्षा अशोक शेवाळे (P-१९१५२७)	वर्षा सदानंद भालेराव अंगणवाडी, लांडेवाडी शेवाळवाडी तालुका आंबेगाव जिल्हा पुणे ४१०५०३	Amruta Yashwant Shinde (P-191536)	Amruta Yashwantrao Shinde A/P-Achakanhalli, Tal-Jath, Dist-Sangli Pin-416404
Sachanand Giandray Kukadeja (P-191528)	Sachumal Jiandaray Daryani Block No- 28/5, Gandhinagar, Kolhapur.	जयश्री दत्ताराम पांचाळ (P-१९१५३७)	जयश्री दत्ताराम रांगावकर लोहगाव पुणे-४११०४७
इंदुताई तुकाराम यलमर (P-१९१५२९)	लक्ष्मीबाई तुकाराम यलमर मु.पो.माडगुळे ता.आटपाडी.सांगली	शर्वरी पंडित माळी (P-१९१५३८)	अनुष्का पंडित क्षीरसागर श्री.समर्थ हॉस्पिटल पंढरपूर रोड पेनूर ता मोहोळ जिल्हा सोलापूर पिनकोड ४१३२४८
राजेंद्र भागवत भालेराव (P-१९१५३०)	राजेंद्र भागवत भालके मु/पो - सरकोली, तालुका - पंढरपूर	Chhabi Shivaji Darekar (P-191539)	Chhabutai Shivaji Darekar At Post Rajewadi, Amble, Taluka Purandhar, Pune
शेखर लक्ष्मण दुर्गाडे (P-१९१५३१)	ज्ञानेश्वर लक्ष्मण दुर्गाडे मु.कामठवाडी पो.वाल्हे ता.पुरंदर जि.पुणे ४१२३०५	Parvejah Subhan Ambekari (P-191540)	Parvejah Jalaluddin Mulla Near Nurahmad Masjid, Revenue Colony, Market Yard Karad.
महेश रावसाहेब खोत (P-१९१५३२)	पासगोंडा नरसगोंडा पाटील मारुती चौक, सांगवडे ४१६२०२	Lipe Rahul Surwase (P-191541)	Lipe Hanumantha Kabir Gat No. 1190/1191 Fl No. C- 504 White Stone Baif Road Wagholi, Pune Maharashtra 412207
Vikram Sunil Chavan (PR-191533)	Viki Sunil Chavan A/P :- Jakhinwadi, Taluka - Karad, Dist - Satara. 415539	Satish Babaso Bhurate Desai (PR-191542)	Satish Babaso Burate Sangli Road, Patil Mala, Ichalkaranji, Taluka-Hatkan angale, Dist-Kolhapur
Namrata Pravin Kargave (P-191534)	Namrata Ajit Chavan E Ward Temblai Mandir Shahu Colony	मनोहर पुंडलिक न्हावी (P-१९१५४३)	मनोहर पुंडलिक शिवणगेकर मु.अलबादेवी पोस्ट अडकूर तालुका चंदगड जि.कोल्हापूर पिन - ४१६५०९
Samir Vitthal Pawar (P-191535)	Sameer Vitthal Pawar Pawashewadi Ta Jawali Bamnoli Satara 415002	Steffi Domic Gudinho (P-191544)	Steffi Robert Dsouza Sr. No. 54, Gajanan Nagar, Mar Ivanios Convent School Road, Pimple Gurav, Pune 411 061

महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-नाव, वय व धर्म बदलण्याच्या जाहिरातीचा विभाग,
गुरुवार ते बुधवार, एप्रिल १८ - २४, २०१९/चैत्र २८ ते वैशाख ४, शके १९४१

जुने नाव व नोंदणी क्रमांक / OLD NAME WITH REGISTRATION No.	नवीन नाव व पत्ता / NEW NAME AND ADDRESS	जुने नाव व नोंदणी क्रमांक / OLD NAME WITH REGISTRATION No.	नवीन नाव व पत्ता / NEW NAME AND ADDRESS
Phavya Kamlesh Sanklecha (P-191545)	Akshat Kamlesh Sanklecha 102 B/7+8+9/29 P, Bhavani Peth, Solapur-413002	संग्रीला गंगाधर गायकवाड (PR-१९१५५३)	संग्रीला सुकेत म्हस्के फ्लॅट नंबर २६ जय रेसिडेन्सी तात्या टोपे सोसायटी शिवरकर गार्डनसमोर वानवडी पुणे ४११०४०
Sharvari Hemant Navghare (PR-191546)	Sharwari Hemant Navghare C-28, Sundar Park, Nr. Petrol Pump, Manikbaug, Singhagad Road, Pune	Jyoti Bhujbali Yelati (P-191554)	Jyoti Sachin Limbikai Nandanikar Galli, Mangalwar Peth, Miraj 416410
Manwant Kaur (P-191547)	Manwant Taranjeet Singh Minhas B1/602 Runwal Seagul, Handewadi Road, Near Ganga Village, Hadapsar, Pune City-411028	दशरथ बाळा सवळेकरी (P-१९१५५५)	दशरथ बाळा पाटील रेल्वे स्टेशन रोड जयसिंगपूर ता - शिरोळ जि - कोल्हापूर ४१६१०१
दिनकर निवृत्ती चौगुले (PR-१९१५४८)	दिनकर निवृत्ती चौगुले मु.पो. खेबवडे, ता. करवीर, जि. कोल्हापूर - ४१६२२१	बाबासो राजाराम येराडकर (P-१९१५५६)	विश्वासराव राजाराम येराडकर मु. भोळेवाडी, पो. बेलदरे, ता. कराड, जि. सातारा-४१५ ११४.
लक्ष्मण केशव रसाळ (P-१९१५४९)	लक्ष्मण केशव परिट मु-पोस्ट - कामेरी, ता - वाळवा, जी - सांगली, पिनकोड - ४१५४०३	रेवनाथ मोहन काळे (P-१९१५५७)	संजय मोहन काळे स नं ८९, बिल्डींग नं ११ फ्लॅट नं ३०१, नवीन म्हडा कॉलनी हडपसर पुणे - ४११०२८
Dattatraya Vinayak Gavali (P-191550)	Dattatray Vasantrao Gavali Sn 22 Hno 13/3 Old Sno 192a/B Abhinda Cristal Flat 404 Shewalewadi Pune 412307	गिता राजाराम कदम (P-१९१५५८)	गितांजली राजाराम कदम कुकटोळी, ता- कवठे महांकाळ, जि- सांगली.
मिनाज वाहिदखान पठाण (P-१९१५५९)	मिनाज जावेदअहेमद शेख २५०७ भाजी बाजार, जुनी रयत शाळे समोर, शिरूर ४१२२१०	ज्योती श्रीकांत माशाळकर (P-१९१५५९)	ज्योती श्रीशेळ होळगेणवार रा. - कवडे चाळ, कृष्णा बाजार जवळ, पिंपळे गुरव, पुणे
अभिमान गणेश पळसे (P-१९१५५२)	अभिमान उर्फ समर्थ सुरेश गळंगे गाडीतळ, हडपसर,	रोहित सुनिल दोशी (P-१९१५६०)	रोहित चुनिलाल दोशी फ्लॅट नं १०३ टेम्पो चौक मोझेवाडी गोपिनाथ विली जैन बस स्थानकाजवळ वडगाव शेरी ४११०१४

महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-नाव, वय व धर्म बदलण्याच्या जाहिरातीचा विभाग,
गुरुवार ते बुधवार, एप्रिल १८ - २४, २०१९/चैत्र २८ ते वैशाख ४, शके १९४१

जुने नाव व नोंदणी क्रमांक / OLD NAME WITH REGISTRATION No.	नवीन नाव व पत्ता / NEW NAME AND ADDRESS	जुने नाव व नोंदणी क्रमांक / OLD NAME WITH REGISTRATION No.	नवीन नाव व पत्ता / NEW NAME AND ADDRESS
Hriday Kiran Bora	Hriday Priyanka Yadav	लाला दत्तू सलगर	लालसो दत्तू सलगर
(P-191561)	S No 10/A Sarthak Balaji Nagar Golf Club Road Yerwada Pune	(P-१९१५७०)	घर न १२३, सलगर वाडी, डोनगाव रोड, सोलापूर ४१३००१
Savita Ashok Jain	Savita Ashok Oswal	Ambika Ramkrishna Mete	Spruha Abhishek Joshi
(P-191562)	T390 Adinath Society Pune Satara Road Near Swayamwar Mangal Karyalaya Market Yard Pune 411037	(P-191571)	Sr. No. 31/6/1, Raut Bag, C-2/16, Dhankawadi, Pune 411043
नीता दिलीप जगदाळे	नीता सुधीर जाधव	Dhanashree Ashok Hodbe	Dhanashree Bharat Revane
(P-१९१५६३)	रा सावंतवाडी ता बारामती जिल्हा पुणे	(P-191572)	Ghar No 210, Sai Nagar, Manik Baug, Shingad Road
Sarangi Amol Badekar	Sarangi Jaywant Ubale	सनम शौकत मुल्ला	सनम मुकद्दर नायकवडी
(P-191564)	S No. 162-B, Chandramani Housing Society, Tingarenagar, Dhanori, Pune - 411015.	(P-१९१५७३)	मु.पो. - पेठ भाग, वाळवा, ता. वाळवा, जि. सांगली.
Ankita Vijay Manchekar	Ankita Namdev Ramane	सानिया बाळकृष्ण यादव	साक्षी बाळकृष्ण यादव
(P-191565)	Mu. Po. Pandivare, Deulgalli, Tikewadi, Kolhapur - 416209	(P-१९१५७४)	मु पो गारवडे ता पाटण जी सातारा
चंद्रकला जुगलकिशोर कृष्णा	चंद्रकला जुगलकिशोर काबरा	बापू बाजीराव भोसले	बापूराव बाजीराव भोसले
(P-१९१५६६)	१०/५८० काजवे हॉस्पिटल जवळ ichalkaranji	(P-१९१५७५)	भोसले वस्ती कारखेल, तालुका बारामती जिल्हा पुणे
स्नेहल रामचंद्र मुसळे	स्नेहल गणपत पाटील	Abhijit Vilas Hingane	Abhijeet Vilas Hingane
(P-१९१५६७)	मु.पोस्ट.हेरे तालुका चंद्रगड जि.कोल्हापूर पिन ४१६५०९	(P-191576)	Ct 738/739 Hingane Ali Hingane Tower hadapsar Pune 411028
सागर विष्णू चौगुले	समाधान विष्णू चौगुले	रियाज हमजेखान मुल्ला	राजु यशवंत पाटोळे
(P-१९१५६८)	मु.बैरागवाडी पो.आष्टी ता. मोहोळ जि.सोलापूर पिन : ४१३३०३	(P-१९१५७७)	चौगुले गल्ली, हातकणंगले, ता.हातकणंगले, जि.कोल्हापूर ४१६१०९
प्रमिला बिभीषण वाघ	प्रिया लक्ष्मण मोटे	Pushpa Gopinath Nalawade	Pushpamala Gopinath Nalawade
(P-१९१५६९)	२३३, विकास कॉलनी, खत कारखाना मागे, उचगाव पूर्व, उचगाव ता. करवीर जि. कोल्हापूर	(P-191578)	Plot No. 11 M I D C (Audyogik Vasahat), Datta Maal, Tasgaon, Sangli, Maharashtra 416312

महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-नाव, वय व धर्म बदलण्याच्या जाहिरातीचा विभाग,
गुरुवार ते बुधवार, एप्रिल १८ - २४, २०१९/चैत्र २८ ते वैशाख ४, शके १९४१

जुने नाव व नोंदणी क्रमांक / OLD NAME WITH REGISTRATION No.	नवीन नाव व पत्ता / NEW NAME AND ADDRESS	जुने नाव व नोंदणी क्रमांक / OLD NAME WITH REGISTRATION No.	नवीन नाव व पत्ता / NEW NAME AND ADDRESS
गुरुनाथ भीमराव जाधव (P-१९१५७९)	गुरुनाथ दिगंबर दाबके शिवाजीनगर, तमदलगे, ता.शिरोळ, जि.कोल्हापूर ४१६१०१	Snehal Vijay Koli (P-191588)	Dhananjay Vijay Koli S.T. Stand Mage, Gavbhag, Korochoi - 416109 tal - Hatkanangale Dist - Kolhapur
Aruna Kachrual Khandelwal (P-191580)	Aruna Govindlal Khandelwal Sr No B/10/20 Sambhaji Nagar Dhankawadi - Pune - 411043	Aparna Nakhre (P-191589)	Aparna Bhagwat A-502, Swojas Anand, anand Park, Aundh
सारिका जगन्नाथ गावडे (P-१९१५८१)	सारिका धनाजी हराळे १२५९ ई वार्ड धनगर गल्ली कसबा बावडा कोल्हापूर ४१६००६	Piyush Kachrual Khandelwal (P-191590)	Piyush Govindlal Khandelwal Sr No B/10/20 Sambhaji Nagar Dhankawadi - 411043
मंगल जगन्नाथ वाडकर (P-१९१५८२)	मंगल नितीन गोळे मु.नांद, पो.शिंद, ता.भोर,जि.पुणे पिन कोड-४१२२०६	निर्मला जनार्दन पानस्कर (P-१९१५९१)	मनीषा जनार्दन पानस्कर मु. पो. मंद्रुळ हवेली, तालुका - पाटण, जिल्हा - सातारा. ४१५२०५.
मंजुषा विठ्ठल कुलकर्णी (P-१९१५८३)	प्रांजली प्रफुल्ल पाठक मु पो बंकेश्वर मंदिर मागे पाठक वाडा जत ता-जत जि-सांगली पिन-४१६४०४	Kallu Luddur (PR-191592)	Kallu Luddur Vishwakarma Karnal Road Kakanagar Sangli 416416
रिषभ विजय हांडे (P-१९१५८४)	रिषभ अजित जाधव रा-सातार्डे,ता-पन्हाळा,जि-कोल्हापूर	Prajakta Pravin Karnik (P-191593)	Prajakta Niranjana Natu S. No. 81/6,Gadiya Estate,Paud Road,Kothrud,Pune-38
बंडू जिवबा कोटकर (P-१९१५८५)	बंडू जिवबा पाटील शाहू नगर गल्ली नो ३ chandur	शौर्यजीत राहुल कदम (P-१९१५९४)	शौर्य राहुल कदम मु पो.फुलगाव, ग्रामपंचायत ऑफिस जवळ फुलगाव, तालुका- हवेली जि.पुणे पिन- ४१२२१६
Pooja Deepak Bedarkar (P-191586)	Alfiya Irshad Ahmed Kittur Flat No 401 Bhairavnath Heights Mumbai Banglore By Pass Katraj Pune 411046	वैशाली गजानन कोष्टी (P-१९१५९५)	वैशाली उत्तम चौगुले मु. पो. - वाळवा, ता.- वाळवा, जि.- सांगली, पिन - ४१६३१३
आरुशी विजय हांडे (P-१९१५८७)	आरुशी अजित जाधव रा-सातार्डे,ता-पन्हाळा,जि-कोल्हापूर	Monika Prakash Maske (P-191596)	Monika Parshuram Tambave 54 Hp 305 Lohiya Nagar,Ganj Peth,Pune 411042

महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-नाव, वय व धर्म बदलण्याच्या जाहिरातीचा विभाग,
गुरुवार ते बुधवार, एप्रिल १८ - २४, २०१९/चैत्र २८ ते वैशाख ४, शके १९४१

जुने नाव व नोंदणी क्रमांक / OLD NAME WITH REGISTRATION No.	नवीन नाव व पत्ता / NEW NAME AND ADDRESS	जुने नाव व नोंदणी क्रमांक / OLD NAME WITH REGISTRATION No.	नवीन नाव व पत्ता / NEW NAME AND ADDRESS
विजय राजाराम डवरी (PR-१९१५९७)	विरेंद्र राजाराम डवरी काळमवाडी वसाहत, हुपरी, तालुका-हातकणंगले, जिल्हा-कोल्हापूर	रामहरी हरीबा पवार (P-१९१६०६)	रामचंद्र हरी पवार गांधी नगर मु/पो-विटा, ता-खानापूर , जि-सांगली, पिन कोड-४१५३११
संकेत गोकुळ पाटील (P-१९१५९८)	संकल्प गोकुळ पाटील बल्लाळेश्वर हौसिंग सोसायटी, रुपीनगर, तळवडे, पुणे -४१२११४	सुनिता राजू चौगुले (P-१९१६०७)	रेणुका राजू चौगुले प्लॉट नं.८७, हरीप्रिया नगर, म्हाडा कॉलनी, ता-करवीर, जि-कोल्हापूर
अयान इमतियाज लाटकर (P-१९१५९९)	अयान रियाज आंबेकरी कागवाडे मळा, इचलकरंजी, तालुका-हातकणंग ले, जिल्हा-कोल्हापूर	मनिषा बाळासाहेब पाटील (P-१९१६०८)	मनिषा सुमित जुजारे मौजे डिग्रज, मिरज, सांगली, ४१६४१६
सुरेश शरणप्पा हंजगी (P-१९१६००)	सुरेश शरणप्पा बाणेगांव मु पोस्ट दुधनी तालुका अकलकोट जी सोलापूर ४१३२२०	Priyanka Chandrakant Babar (P-191609)	Priyanka Somnath Patil Babar Galli At Post Tujarpur Tal Walwa Dist Sangli
स्वप्नाली हिंदुराव चव्हाण (P-१९१६०१)	स्वप्नाली संतोष नरेवाडे मु/पोस्ट गिजवणे, ता. गडहिंग्लज, जि. कोल्हापूर	मारोती गणपती गवळी (P-१९१६१०)	मारुती गणपती भोसले स.नं.११२, गल्ली नं.२५, शिवसाईनगर, सुतारदरा, कोथरुड, पुणे -३८
शंकर शरणप्पा हंजगी (P-१९१६०२)	शंकर शरणप्पा बाणेगांव मु पोस्ट दुधनी तालुका अकलकोट जी सोलापूर ४१३२२०	Sangeeta Dharmendra Jaiswal (P-191611)	Sangeeta Dharmendra Ram Gat No. 1252, Tuljai Nagar, Near Gharkul Yojana, Newale Wasti, Chikhali, Pune 411062
कल्पना पंढरीनाथ पाटील (P-१९१६०३)	पद्मजा पंढरीनाथ पाटील मु.भाटणवाडी, पो.हसुर दुमाला, ता .करवीर, जि.कोल्हापूर, -४१६००१	Bhumika Amit Abnave (P-191612)	Bhumika Kishor Abanave H No - 223, Ward No 3, Opp. Grampanchyat Undri, Pune - 411028
दत्तात्रय ज्ञानदेव तिपाले (P-१९१६०४)	दत्तात्रय ज्ञानदेव तिपाले ap babhulgao tal indapur distn pune	तेजश्री शिवाजी बुचडे (PR-१९१६१३)	तेजश्री उमेश खरकांडे गणेश कॉलनी, अगाशिवनगर, मलकापूर, कराड, ता- कराड, जी - सातारा, पिन - ४१५५३९
Shweta Balu Hirgude (P-191605)	Shweta Dattatray Mali At Post Kaledhon Tal Vaduj Dist Satara		

महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-नाव, वय व धर्म बदलण्याच्या जाहिरातीचा विभाग,
गुरुवार ते बुधवार, एप्रिल १८ - २४, २०१९/चैत्र २८ ते वैशाख ४, शके १९४१

जुने नाव व नोंदणी क्रमांक / OLD NAME WITH REGISTRATION No.	नवीन नाव व पत्ता / NEW NAME AND ADDRESS	जुने नाव व नोंदणी क्रमांक / OLD NAME WITH REGISTRATION No.	नवीन नाव व पत्ता / NEW NAME AND ADDRESS
Machhindranath Sahadu Salunke (PR-191614)	Machhindra Sadhu Salunke B 29/15, Upper Indira Nagar, Lane No 2, Near Trimal Hospital, Bibviewadi, Pune.	सुनंदा ज्ञानेश्वर गोपाळे (P-१९१६२३)	सुनंदा धोंडिबा येवले मुक्काम पोस्ट कान्हेवाडी, तालुका खेड, जिल्हा पुणे -४१०५०७
बसवराज शरणप्पा हंजगी (P-१९१६१५)	बसवराज शरणप्पा बाणेगांव मु पोस्ट दुधनी तालुका अक्लकोट जी सोलापूर ४१३२२०	Abhijeet Narendra Kate (P-191624)	Abhijeet Narendra Kate Tupe Wasti, Urulikanchan, Tal Haveli Dist Pune
बाई मच्छिंद्र साळ्वे (P-१९१६१६)	बाळाबाई मच्छिंद्र साळ्वे 'ई' वॉर्ड, निळा चौक, विचारेमाळ , कोल्हापूर.-४१६००३.	राऊ तुकाराम पाटील (P-१९१६२५)	रावजी तुकाराम पाटील रा.डेळे, पो.-वेसर्डे, ता.-भुदरगड, जि. -कोल्हापूर महाराष्ट्र, पिनकोड-४१६२१०
रामू गंगाराम देसाई (P-१९१६१७)	नारायण गंगाराम देसाई मु.पो. कानडेवाडी, ता. गडहिंग्लज, जि. कोल्हापूर. ४१६५०४	भारती चंदू पुजारी (P-१९१६२६)	आरती धिरज सोनी चावारेकर वसाहत साने गुरुजी वसाहत कोल्हापूर ४१६०१२
Dattatray Bhiku Gajmal (P-191618)	Dattatraya Bhiku Gajmal Maharashtra Colony, Near Gujar Nagar, Bus Stop, Thergaon, Pune - 411033	Kumari Afrin Bashir Makandar (P-191627)	Mrs Afrin Sahil Shaikh Galli No. 02 , Abhinandan Colony, Shinde Mala, Sanjaynagar ,Sangli. 416416
Varsha Arjun Jambhale (P-191619)	Varsha Sanjay Babar Ap Pachegaon Bk Tal Sangola Dist Solapur	Valmiki Udhau Rao Parhad (P-191628)	Valmik Uddhav Parhad At Parhadwadi Post Kendur Tal Shirur Dist Pune 412403
रमेश आण्णासाहेब कुटे (P-१९१६२०)	रमेश आण्णा कुटे कृष्ण - गंगा निवास, मानाजी नगर , गणपती मंदिरा मागे, नऱ्हे गाव, पुणे - ४११०४१	Farheen Begum Chand Shah (P-191629)	Farheen Faiyaj Inamdar Shrikrishnanagar, Newase Road, Shirampur
Hemlata Gopinath Kawatkar (P-191621)	Tanaya Vinod Deshpande Flat No D-304, Rajaveer Palace, Nr Hdfc Bank, Pimple Saudagar Pune 411027	नीलिमा चंद्रकांत मंत्रवादी (P-१९१६३०)	पूर्वा प्रवीण शितुरकर २५, शिवाजी टेक्नीकल हौ. सोसायटी. सानेगुरुजी वसाहत, ता-करवीर, जि-कोल्हापूर
ज्योती अशोक शिंदे (P-१९१६२२)	ज्योती चेतन वरुटे १००४/७, ए वार्ड, कृषीसेवा, काळकाई गल्ली, शिवाजी पेठ, कोल्हापूर.	आनंदा महादेव नाळे (P-१९१६३१)	अनंता महादेव नाळे मु.पो.विडणी, ता.फलटण, जि.सातारा, पिन.४१५५२३

महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-नाव, वय व धर्म बदलण्याच्या जाहिरातीचा विभाग,
गुरुवार ते बुधवार, एप्रिल १८ - २४, २०१९/चैत्र २८ ते वैशाख ४, शके १९४१

जुने नाव व नोंदणी क्रमांक / OLD NAME WITH REGISTRATION No.	नवीन नाव व पत्ता / NEW NAME AND ADDRESS	जुने नाव व नोंदणी क्रमांक / OLD NAME WITH REGISTRATION No.	नवीन नाव व पत्ता / NEW NAME AND ADDRESS
गुंडीराम यशवंत नलवडे (P-१९१६३२)	गुंडाप्या यशवंत नलवडे मु. नलवडेवाडी पोस्ट पाचेगाव खुर्द ता. सांगोला जि. सोलापूर	दीपाली अर्जुन साळुंखे (P-१९१६४०)	दीपाली दशरथ ढमाळ मो पो-बसरापूर, ता-भोर, जि-पुणे.
Eshwari Sachin Ghunke (P-191633)	Ishwari Sachiin Ghunkay Flat No. 504, Grand Uno Apartment Opposite To Vivekanand College Tarabai Park Kolhapur	Mansi Runal Mandlik (P-191641)	Mansi Shankar Salgar Ser No 8/2 Flat No 302 Laxmi Heritage Nda Road Deshmukhwadi Shivane Pune-411023
Vaishali Nilesh Hankare (P-191634)	Sakshi Nilesh Hankare Plot No.42, Sector No.28, Near Mhalsakant Collage, Nigdi, Pradhikaran. Pune-411044	सीता दामोदर वर्मा (P-१९१६४२)	शांतादेवी दामोदर वर्मा ससाणे प्रेस जवळ, सर्वे नं-३७६, ससाणे आळी, हडपसर, पुणे-४११०२८
Vanita Hanmantu Rapol (P-191635)	Vanita Laxman Tumma 24,Subhash Zopadpatti,New Pachha Peth,Solapur-413005	Shital Sangam Dhandore (PR-191643)	Shital Vishal Waghmare At Post - Ajanale, Tel Sangole, Dist - Solapur
Shravankumar Kanhaiyalal Choudhary (P-191636)	Shravankumar Kanaram Choudhary 2a/6, Aditya Garden City, Mumbai Banglore Highway, Near Rmd Sinhagad College, Warje ,Pune	Shubhangi Subhash Patil (P-191644)	Shubhangi Pramod Patil Near Sanskar Vachnalay, Mahadev Galli, Vikas Chowk, Bhadole. Tal: Hatkangale, Dist: Kolhapur
राम दाजी पवार (P-१९१६३७)	रामचंद्र दाजी पवार मु.पो.होनसळ,तालुका उत्तर सोलापूर,जिल्हा सोलापूर पिन कोड. ४१३००२	Santoshi Nagayya Swami (P-191645)	Radhabai Mallikarjun Hiremath 245 Sn 184/3 B,Sidhrameshwar Nagar,Solapur-413005
जया दादासो कुंभार (P-१९१६३८)	जयश्री दादासो कुंभार मु.पो - मल्हारपेठ , तालुका - पाटण ,जिल्हा - सातारा ,४१५२०५.	Naim Ayyub Pathan (P-191646)	Naim Ayyub Sayyed 54 Bp 480 Lohiya Nagar,Ganj Peth,Pune 411042
रामलिंग महादेव गायकवाड (P-१९१६३९)	राम महादेव गायकवाड मु पो ता.कवठे महांकाळ जि.सांगली पिन- ४१६४०५	अर्चना बापू कोकरे (P-१९१६४७)	अर्चना सचिन कोळेकर हनुमान मंदिराजवळ, इंदिरानगर, मुपो. लोणंद, तालुका. खंडाळा, जिल्हा. सातारा

महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-नाव, वय व धर्म बदलण्याच्या जाहिरातीचा विभाग,
गुरुवार ते बुधवार, एप्रिल १८ - २४, २०१९/चैत्र २८ ते वैशाख ४, शके १९४१

जुने नाव व नोंदणी क्रमांक / OLD NAME WITH REGISTRATION No.	नवीन नाव व पत्ता / NEW NAME AND ADDRESS	जुने नाव व नोंदणी क्रमांक / OLD NAME WITH REGISTRATION No.	नवीन नाव व पत्ता / NEW NAME AND ADDRESS
नम्रता नंदकुमार होनखांबे (P-१९१६४८)	नम्रता नंदकुमार मार्तडे रा. मोहोळ, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर पिन कोड ४१३२१३	Neha Nilkanth Mhavarkar (PR-191656)	Khushbu Shankar Hotkar 40 Snehal Park Near Amber Hotel Jule Solapur Indira Nagar Solapur
मालती राजेंद्र गायकवाड (PR-१९१६४९)	पौर्णिमा सुनिल पोळ २९४४, बी वॉर्ड, बिजली चौक, जवाहर नगर, ता. करवीर, जि. कोल्हापूर. पिन. - ४१६००७	Ajit Narayan Salunke (P-191657)	Ajay Narayan Salunke At Post Walwan Tal Atpadi Dist Sangli 415308
शरद रूपसिंग लाथोर उर्फ राठोड (P-१९१६५०)	शरद रूपसिंग लाठोर मु.पो.महात्मा फुलेनगर, बिजवडी, ता.इंदापूर, जि.पुणे. पिनकोड ४१३१०६	शोभा तुकाराम वारे (PR-१९१६५८)	शोभा दिलीप वाघमारे मू.पो.आष्टा, ता.वाळवा, जि.सांगली ४१६३०१
Shobha Dagdu Dagade (P-191651)	Shobha Sukhdev Chandere Sr. No. 132, Parvati Payatha, Rajiv Gandhi Nagar, Sinhgad Road, Sane Guruji Shale Samor, Pune-411030	Chhaya Prabhakar Patil (P-191659)	Chhaya Murlidhar Shirsat 36,Sagar Corner, Tapodham Colony, Near Saraswati School, Talegaon Dabhade, Maval, Pune 410506
शलाका अंकुश पठारे (P-१९१६५२)	शलाका अमोल सोनवणे मु. पोस्ट. कुरुळी, सोनवणे वस्ती, ता. खेड, जि. पुणे ४१०५०१	सुलाबाई आबाजी शेंडकर (P-१९१६६०)	सुलोचना सुभाष माने भुलेश्वर विद्यालय, माळशिरस, ता.पुरंदर, जि.पुणे - ४१२१०४
ज्ञानदेव तुकाराम तीपाले (P-१९१६५३)	ज्ञानदेव तुकाराम टिपाले ap babhulgaon tal indapur dist pune	Vijaya Ravasaheb Mangave (P-191661)	Vijaya Rohit Devmore 3/191, Devmore Lane, Takavade Ves, Ichalkaranji
स्वाती उत्तरेश्वर बनसोडे (P-१९१६५४)	स्वाती विजय बालटे देवळे रोड लक्ष्मी दहिवडी मंगळवेढा सोलापूर ४१३३०५	माधुरी बापुसो खाडे (P-१९१६६२)	माधुरी अमित मगदूम मु/पो.- कांडगाव, ता.करवीर, जि.- कोल्हापूर, ४१६००१
तातोबा बसाप्या माने (P-१९१६५५)	तातोबा चन्नाप्या माने बागडी गल्ली फॅक्टरी रोड कबनुर ४१६११६	Bhawna Ashok Koli (P-191663)	Bhawna Swapnil Saindane Fl. No. 3 Nandani Apartment, Near Pavan Ganpati Mandir, Damani Nagar, Laxmi Peth, Solapur. - 413001

महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-नाव, वय व धर्म बदलण्याच्या जाहिरातीचा विभाग,
गुरुवार ते बुधवार, एप्रिल १८ - २४, २०१९/चैत्र २८ ते वैशाख ४, शके १९४१

जुने नाव व नोंदणी क्रमांक / OLD NAME WITH REGISTRATION No.	नवीन नाव व पत्ता / NEW NAME AND ADDRESS	जुने नाव व नोंदणी क्रमांक / OLD NAME WITH REGISTRATION No.	नवीन नाव व पत्ता / NEW NAME AND ADDRESS
Jyoti Vitthalrao Mangnale (P-191664)	Jyoti Nilesh Bhagat H No 203, Bahuli , Bhagatwadi, Tal-Haveli, Pirangut, Pune-412115.	Dhanashree Ashok Chavan (PR-191672)	Dhanashree Sandeep Bhise Sector No 21 Scheme No 09 Block No 17 Room No 06 Near Sadguru Garden Yamunanagar Nigdi Pune 411044
गुरुनाथ मारुती देवळी (P-१९१६६५)	गुरुनाथ मारुती नावगेकर मु. कोरज पो नागनवाडी ता चंदगड जि कोल्हापूर	Rajeshkumar Mukudhan Bharati (P-191673)	Rajeshkumar Mukurdhan Bharati Landewadi Bhosari 411039
ज्ञानदेव उर्फ नामदेव पांडुरंग गायकवाड उर्फ शेरे (P-१९१६६६)	ज्ञानेश्वर पांडुरंग गायकवाड मु.पो. पिंगोरी, ता.पुरंदर, जि.पुणे - ४१२३०५	रावजी कृष्णा खोत (P-१९१६७४)	बाजीराव उर्फ रावजी कृष्णा खोत रा.खोत गल्ली, तारदाळ, ता.हातकणंगले, जि.कोल्हापूर
Asawari Avinash Prabhune (P-191667)	Asawari Ram Jagdale Sr. No. 78, Flat No. L-303, Bharati Vihar Society, Behind Bharati Vidyapeeth, Katraj, Pune 411046	निता विठ्ठल महांगरे (P-१९१६७५)	निता प्रदीप मांडरे मुक्काम तळेकर वस्ती पोस्ट विंग तालुका खंडाळा जिल्हा सातारा पिन ४१२८०९
Akkaladevi Nandini (P-191668)	Nandini Eshwar Malge Chincholi Dehuroad Pune 412101	Narayan Kariya Pujari (P-191676)	Narayan Kariya Kotian Plot No 57, Sector No 24, Nigadi Pune 411044
बिभिषण उखंडया पाथरुड (P-१९१६६९)	बिभिशन उकांडा धोत्रे मु पो नारी, ता बार्शी जि सोलापूर	Pratiksha Ashok Burghate (P-191677)	Pratiksha Tushar Gawali Plot No F/123 Iudp Manmad Nashik - 423104
Sarla Dattatreya Gajmal (P-191670)	Sarala Dattatraya Gajmal Near Matoshri Hospital, Gujar Nagar, Thergaon, Pune - 411033	Rupali Balasaheb Muluk (P-191678)	Rupali Kalyan Shitre Building No :- A3 yashvant Udyog midc sambhaji Nagar chinchwad-Pune
उज्वला चंद्रकांत कदम (P-१९१६७१)	उज्वला सोनबा गायकवाड मो पो-वाटर बु, ता-खंडाळा, जि-सातारा.	प्रिया शांताराम वेदपाठक (P-१९१६७९)	प्रिया गणेश पोतदार शिंदेवाडा, गोडबोले गल्ली, गावभाग सांगली ४१६ ४१६
		Sharvin Subhash Morbale (P-191680)	Shaurya Subhash Morbale Kogil Khurd Near Grampanchayt Kogil Kh. Girgaon Kolhapur

महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-नाव ,वय व धर्म बदलण्याच्या जाहिरातीचा विभाग,
गुरुवार ते बुधवार, एप्रिल १८ - २४, २०१९/चैत्र २८ ते वैशाख ४, शके १९४१

जुने नाव व नोंदणी क्रमांक / OLD NAME WITH REGISTRATION No.	नवीन नाव व पत्ता / NEW NAME AND ADDRESS	जुने नाव व नोंदणी क्रमांक / OLD NAME WITH REGISTRATION No.	नवीन नाव व पत्ता / NEW NAME AND ADDRESS
सारिका शामराव मोदी (P-१९१६८१)	गौरी विद्याधर सामंत रा-कसबा बावडा,ता-करवीर,जि-कोल्हापूर	फ्लोरेन्स सुंदरराज सिंग (P-१९१६९०)	फ्लोरेन्स सुंदरराज ओनीयलसिंग डॉ. इसापुणे हॉस्पिटल जवळ, इस्राईल नगर, मिरज, जि. सांगली-४१६४१०.
भगवंत सोपान साबळे (P-१९१६८२)	भागवत सोपान साबळे रामवाडी पुणे १४	अश्विनी हरिबा पाटील (P-१९१६९१)	अश्विनी रमेश पाटील रा. गणेश नगर, मांगले, ता : शिराळा, जि : सांगली
Eshan Sachin Ghunke (P-191683)	Eshan Sachiin Ghunkay Flat No 504 Grand Uno Apartment Opp To Vivekananda College Tarabai Park 416003	अनिल रामू मंजुळे (P-१९१६९२)	अनिल रामहरी मंजुळे स नं. ४३/१, कॉलेज रोड, विकास नगर, वडगाव बीके, पुणे ४११०४१.
Madhavi Awinash Sakpal (P-191684)	Madhavi Avinash Sakpal Flat 13 Runwal Paradise Bldg E S No 98/1 Bhusari Colony Kothrud, Pune	Dhanashri Vilas Nikam (P-191693)	Dhanashri Navanath Chougale A/P-Shinganapur Tal-Karvir Dist-Kolhapur 416010
Kamlabai Madhukar Gavali (P-191685)	Anjana Madhukar Gawali A/P Vasagade,Tal-Karvir,Kolhapur	Amjad Abdul Razzak Shaikh (P-191694)	Amjad Abdul Razzak Shhaikh S/O Abdul Razzak Shaikh Bangla No 4, Mumbai-Pune Road, Opp.Khadki Police Station, Khadki Pune
Sanika Narayan Rasal (P-191686)	Nisha Harshal Salavi 1277, A Ward, Chandreshwar Galli, Shivaji Peth, Kolhapur 416012	Neha Anil Mohadikar (PR-191695)	Neha Mayur Khapekar D-308, Gk Royale Hills, Near Mukai Chowk, Ravet
Prapti Balasaheb Kharpude (P-191687)	Prapti Suyash Raut At- Jadhavwadi, Post - Chikhali, Tal- Haveli, Dist - Pune	Kiran Prakash Tarole (P-191696)	Kiran Prashant Bonde G503, Aishwaryam Ventures, Near Khandoba Mandir, Chinchwad East, Pune, 411019
Kumari Shubhangi Dattatray Shejal (P-191688)	Mrs Shubhangi Sachin Devkate Vinayak Nagar , Galli No. 5, Near Warnali School , Sangli 416416	Sujata Ananda Dhavle (P-191697)	Heena Irfan Shaikh S.No.10ashok Nagar Yerwada Pune 06
निलम संभाजी माने (P-१९१६८९)	निलम सुधिर नांगरे पडवळवाडी ता.वाळवा जि.सांगली	Renanthi Gurumurthi (P-191698)	Gurumurthi V Renati S N 67 ,Bhairavnagar , Nr Hansnagar, Dhanori ,Pune 411015

महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-नाव, वय व धर्म बदलण्याच्या जाहिरातीचा विभाग,
गुरुवार ते बुधवार, एप्रिल १८ - २४, २०१९/चैत्र २८ ते वैशाख ४, शके १९४१

जुने नाव व नोंदणी क्रमांक / OLD NAME WITH REGISTRATION No.	नवीन नाव व पत्ता / NEW NAME AND ADDRESS	जुने नाव व नोंदणी क्रमांक / OLD NAME WITH REGISTRATION No.	नवीन नाव व पत्ता / NEW NAME AND ADDRESS
Ashwini Yogiraj Nawale (P-191699)	Ashwini Prasad Talekar At Post Jeur, Tal. Karmala, Dist. Solapur Pincode 413202.	Veena Varandmal Kukareja (P-191708)	Nyra Pawan Bhurani E-702 Urban Space Phase 2 S.No.25/7a Mohammadwadi Next To Dorabji Mall Pune 411060
खुदिजा मकबुल शेख (P-१९१७००)	खुदिजा मकबुल बुधाले १८३८ सी वॉर्ड सोमवार पेठ कोल्हापूर. ४१६ ००२	Pallavi Dattatray Gajmal (P-191709)	Pallavi Dattatraya Gajmal Maharashtra Colony, Gujar Nagar, Thergaon, Pune - 411033
Hemant Laxman Tribhuwan (P-191701)	Hemantkumar Laxman Tribhuwan S. No. 55/9, Wanowarie, Pune City, Pune-411 040.	हसन दस्तगीर फकीर (P-१९१७१०)	बाबासाहेब दस्तगीर फकीर पांगरी ता बार्शी पिन कोड ४१३४०४
श्रीकांत दत्तात्रय क्षीरसागर (P-१९१७०२)	श्रीकांत दत्तात्रय गुरव पोस्ट - चितळी ता.खटाव, जि.सातारा	Amruta Ashok Patil (P-191712)	Amruta Ranjit Patil Plot No 115/116 Jivaba Nana Jadhav Park, Radhangari Road, Puikhadi, Kolhapur Pin Code - 416012
Shobhavati Shamrao Patil (P-191703)	Pushpalata Sarjerao Patil At Post - Islampur, Tal. - Walwa, Dist.- Sangli, Pin - 415409	Radha Sadashiv Chorge (P-191713)	Radha Manoj Kotwal Survey No. 13/3b, Jijai Sadan, Sarade Baug, Behind More Petrol Pump, Shivane, Haveli, Pune, 411023.
Archana Dubey (P-191704)	Archana Sah Sr No-69, Flat No-D-803, Dreams Nandini, Manjari Farm, Manjari Bk, Pune-412307	Nisub Darbara Singh (P-191715)	Darbara Singh Kaler S.No. 4/1, Sangam Nagar, Opp. National School, Old Sangavi Pune - 411027
P H Raghavendra Rao (P-191705)	Raghavendra Hayavadana Rao Qtr No.6, Type-V, Imd Colony, Ncl Post, Pashan Pune	Minaj Aslam Bagwan (P-191717)	Minaj Bagwan 25-54/2, Flat No 1, B Wing, Chavan Park, Bhagva Chowk, Kasaba Bavada, Kolhapur 416006
नामदेव एकनाथ कदम (P-१९१७०६)	नामदेव तुकाराम मोरे मु पो. बिरणवाडी ता.तासगाव जि.सांगली पिन-४१६३१२	Gurpreet Kaur (P-191718)	Gurpreet Kaur Kaler S.No. 4/1, Sangam Nagar, Opp National School, Old Sangavi, Pune - 411027
शंकर काळू जरांडे (P-१९१७०७)	शंकर रामचन्द्र जरांडे मु. पो. कोडीत बुद्रुक, ता.पुरंदर, जि.पुणे -४१२३०१		

महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-नाव, वय व धर्म बदलण्याच्या जाहिरातीचा विभाग,
गुरुवार ते बुधवार, एप्रिल १८ - २४, २०१९/चैत्र २८ ते वैशाख ४, शके १९४१

जुने नाव व नोंदणी क्रमांक / OLD NAME WITH REGISTRATION No.	नवीन नाव व पत्ता / NEW NAME AND ADDRESS	जुने नाव व नोंदणी क्रमांक / OLD NAME WITH REGISTRATION No.	नवीन नाव व पत्ता / NEW NAME AND ADDRESS
Nijam Kiyamuddin Pathan (P-191720)	Nijamuddin Kiyamuddin Pathan Dharti Mata Housing Soc., Vichare Mal, Plot No 56 E Ward, Ambedkar Nagar, Kolhapur 416003	Murasiddha Dilip Gavade (PR-191730)	Murshidha Dilip Gavade A/P-Dudhgaon Tal- Miraj Dist- Sangli
Suman Kumari (P-191721)	Suman Vinit Jha House No 52 Patel Nagar Sector 1 Dhurwa Ranchi	स्वर्णगौरी गणेश प्रभू (P-१९१७३१)	स्वर्णगौरी वैभव प्रभू ८५ दोंदे नगर जुळे सोलापूर सोलापूर ४१३००४
निर्मला वसंत दळवी (P-१९१७२३)	निर्मला विशाल खंडागळे सर्वे नंबर ३०/२ रामवाडी नगर रोड पुणे ४११०१४	अशापाक मीराबाक्ष शेख (P-१९१७३२)	अशापाक मीराबाक्ष कुरेशी kumbhar ali shirur dist pune pin ४१२२१०
Disha Chandrashekhar Adhikari (P-191724)	Disha Dhananjay Gupte Savali Homes, E-501, Near Samata Vidyalaya, Uruli Devachi.	Madhuri Rajendra Jadhav (PR-191733)	Laxmi Shivaji Mane Maharwada, Bhimnagar Peh, Taluka - Walwa, District - Sangli, State - Maharashtra, Pin Code - 415 407
Mangal Ramchandra Satvekar (P-191725)	Ranjana Harirao Farakate 2453 D Ward Kesapur Galli Juna Budhwar Peth Kolhapur 416002	Nirmala Sudhakar Chavan (P-191734)	Nirmala Sudam Jadhav Marthand Jyoth Vatan Nager Talegaon Dhabade Tq Mawal Dist Pune
प्रभावती धनपाल सूर्यवंशी (PR-१९१७२६)	प्रभावती सचिन ऐनापुरे श्री शिवाजी नगर, हुपरी.	चंद्रकांत सखाराम कोकरे (P-१९१७३५)	चंदर सखाराम कोकरे मु कूतवळवाडी पो सुपे ता बारामती जिल्हा पुणे पिन ४१२२०४
Arti Lalji Prajapati (P-191727)	Aarti Lalji Prajapati Sr No 698 B Jay Tuljabhavani Nagar Bibavewadi Pune	Neelima Jagannath Kulkarni (P-191736)	Vanita Vinayak Kulkarni Laxmi Narayan Appartment Vasant Colony Near Krupnani Hospital Miraj Taluka-Miraj Dist- Sangli
स्वाती बापू इंगवले (P-१९१७२८)	स्वाती संदिप पोवार २६९१, लक्ष्मी वसाहत, लोकमान्य नगर, कोरोची ता. हातकणंगले जि. कोल्हापूर	मच्छिंद्र अंकुश पाटोळे (P-१९१७३७)	मच्छिंद्र अंकुश साळुंखे मु पोस्ट तडवळे स कोरेगांव तालुका कोरेगाव जिल्हा सातारा पिन कोड ४१५०१०
Nilam Gopinath Kavatkar (P-191729)	Anagha Dinesh Tendulkar Nakshatram N3/203 ,Premlok Park ,Chinchwad Pune		

महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-नाव, वय व धर्म बदलण्याच्या जाहिरातीचा विभाग,
गुरुवार ते बुधवार, एप्रिल १८ - २४, २०१९/चैत्र २८ ते वैशाख ४, शके १९४१

जुने नाव व नोंदणी क्रमांक / OLD NAME WITH REGISTRATION No.	नवीन नाव व पत्ता / NEW NAME AND ADDRESS	जुने नाव व नोंदणी क्रमांक / OLD NAME WITH REGISTRATION No.	नवीन नाव व पत्ता / NEW NAME AND ADDRESS
Shamshadbegum Shamshadbi Shamshad Kasam Shaikh (P-191738)	Shamshad Kasam Shaikh 789, E Ward, Line Bazar, Kasba Bawada, Kolhapur. 416006	दगडू हंबीर शेख (P-१९१७४७)	पोपट अंबीर शेख मु कलेढोण ता खटाव जी सातारा
भागिरथी संभा बाबर (P-१९१७३९)	सुरेखा रामचंद्र बाबर मु पो - वारंजी जि-सातारा	Arbind Kumar Sahu (P-191748)	Arbind Sahu Flat No 203, Vedant Bhuvi , Siddhivanyak Colonyy, Mahadeonagar
Shalini Ramakant Daware (P-191740)	Shailaja Ramakant Daware Silver Coin Wing A Flno 410 S No 23/3+32/1/2/2 Dhayari Pune - 411041	Vanita Ishwar Patil (P-191749)	Vanita Pratapsing Adhude Dhawalsagar , Ganesh Colony , Kalamba Road Kolhapur
Padmaja Ratankumar Surwase (P-191741)	Padmaja Pruthviraj Patil Flower Vally Bhadkamkar Nagar Phaltan	Yashoda Sanjay Beldar (P-191750)	Yashoda Sanjay Kumawat Sarvhe No 49/A/4b/17, Neharu Park , Kalepadal , Hadapsar , Pune -411028.
शांतय्या बसय्या इब्राहिमपुरमठ (P-१९१७४२)	शांतय्या बसय्या जंगम मु.पो.परळी ता.जि.सातारा.४१५०१३	Sanjay Narayan Gone (P-191751)	Santosh Narayan Gone 14 Kumarswami Nagar, Mide Solapur
राजेंद्र बाळकृष्ण आतार (P-१९१७४३)	राजेंद्र बाळकृष्ण शेते मु.पो.मंचर, ता.आंबेगाव, जिल्हा.पुणे	सुरेखा राजेंद्र लोंढे (P-१९१७५२)	सुरेखा साहेबराव संभेराव मु.पो साकोरी तर्फे बेल्ले, ता :जुन्नर , जि:पुणे पिन कोड नं.४१२४१०
संध्याराणी शिवाजी पवार (P-१९१७४४)	संध्या जयसिंग कणसे मु.पो. शेणोली ता.कराड जी. सातारा	भानुदास यशवंत कोळेकर (P-१९१७५३)	ज्ञानु यशवंत कोळेकर मु/पो-मंगरूळ, ता-खानापूर, जि-सांग ली, ४१५३११
ज्ञानेश्वर शरद शेरकर (P-१९१७४५)	ज्ञानेश्वर बापू टेकाळे सर्वे नो.४२/१/२ए/३, क्रांती नगर, पिंपळे निलख	सोनबा उर्फ सोनाप्या निवृत्ती खांडेकर (P-१९१७५४)	आप्या निवृत्ती खांडेकर मु सुभानवस्ती, पोस्ट खडकी, ता माण, जि. सातारा, पिन कोड ४१५५०९
Sagar Maruti Ladke (P-191746)	Sagr Ladke At/Post-Pimpalgaon, Taluka-Amb egaon, Dist-Pune-412408	काशव्वा बाळू राजगोळकर (P-१९१७५५)	सुगंधा सतुराम नांदवडेकर रा.माणगाव, ता.चंदगड, जि.कोल्हापूर ४१६५०७

महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-नाव, वय व धर्म बदलण्याच्या जाहिरातीचा विभाग,
गुरुवार ते बुधवार, एप्रिल १८ - २४, २०१९/चैत्र २८ ते वैशाख ४, शके १९४१

जुने नाव व नोंदणी क्रमांक / OLD NAME WITH REGISTRATION No.	नवीन नाव व पत्ता / NEW NAME AND ADDRESS	जुने नाव व नोंदणी क्रमांक / OLD NAME WITH REGISTRATION No.	नवीन नाव व पत्ता / NEW NAME AND ADDRESS
सुजिता विठ्ठल चिकणे (P-१९१७५६)	अमृता अमोल उत्तेकर सर्व्हे नं. ८५, राहुल नगर, सुदाम निवास, एन. डी. ए. रोड, शिवणे, हवेली, पुणे ४११०२३.	कु.नियती राहुल यादव (P-१९१७६४)	कु.नियती सुहास मारसुते २/७३७ चावरे गल्ली गांवभाग इचलकरंजी
विठ्ठल गोपाळ हजाम / न्हावी (P-१९१७५७)	विठ्ठल गोपाळ जाधव मौजे कांचनवाडी ता.करवीर जि.कोल्हापूर ४१६००१	विठोबा बाबुराव माळी (P-१९१७६५)	विठ्ठल उर्फ विठोबा बाबुराव माळी मु.पो. सूळकूड, माळी गल्ली, ता. कागल, जि.कोल्हापूर, पिन - ४१६२१६
रामचंद्र जानू आखाडे (P-१९१७५८)	राम तुकाराम आखाडे स न ७५ सहकार कॉलनी २ ,भारतमाता नगर दिघी पुणे ४११०१५	माया सुदाम वाघमारे (PR-१९१७६६)	प्रज्ञा भारत थोरवडे ६२ ब, बुधवार पेठ, कराड ता.कराड, जि. सातारा महाराष्ट्र- पिन-४१५११०
Saurabh Maharudra Chhapre (P-191759)	Sourabh Maharudra Chhapre C/O - Tarachand Mistri, 100 Foot Road, Sishant Colony, Sangli, 416416	संध्या शंकर यादव (P-१९१७६७)	संध्या अविनाश पाटील मु.पो.टाणापुडे ता.वाळवा जि.सांगली
गजानन दादासो अनपट (P-१९१७६०)	गजानन दादासो पाटील बेंबळे ता माढा जि सोलापूर ४१३२११	Kaushalya Sukhadev Garad (P-191768)	Tejashree Mahesh Kalekar 79 Jivan Vikas Nagar,Kumtha Naka Solapur 413006
अल्ताज हमीद खलीप (P-१९१७६१)	अल्ताफ हमीद खलीप मु. पो. गगनबावडा ता. गगनबावडा जि. कोल्हापूर पिन नं. ४१६२०६	चंद्रकांत कोंडीबा मोरे (P-१९१७६९)	बंडु कोंडीबा मोरे स न ४९/२ शिर्के चाळ चंदननगर
नाहेद अख्तर शेख (P-१९१७६२)	नाहिद समीर शेख मुक्काम पोस्ट सखाराम नगर, थेऊर, तालुका हवेली, जिल्हा पुणे - ४१२११०.	Nilofar Rafik Shaikh (P-191770)	Nilofar Shahrukh Khan 13 Tadiwala Road Near Maruti Mandir Camp Pune 411001
Rita Sharad Manjarekar (P-191763)	Rita Chetan Apte Shubhankar 33, Swaroop Colony, Anand Nagar, Sinhgad Road, Pune 411051	शांताराम जोती सावंत (P-१९१७७१)	शांताराम जोतीराम सावंत मु. पो. येतगाव, ता. कडेगाव, जि. सांगली
		Vaishnavi Dinkar Dhanave (P-191772)	Vaishnavi Ratanlal Jangid 11/369,Mukit Saink Housing Society ,Thorat Chouk.Ichalkaranji

महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-नाव, वय व धर्म बदलण्याच्या जाहिरातीचा विभाग,
गुरुवार ते बुधवार, एप्रिल १८ - २४, २०१९/चैत्र २८ ते वैशाख ४, शके १९४१

जुने नाव व नोंदणी क्रमांक / OLD NAME WITH REGISTRATION No.	नवीन नाव व पत्ता / NEW NAME AND ADDRESS	जुने नाव व नोंदणी क्रमांक / OLD NAME WITH REGISTRATION No.	नवीन नाव व पत्ता / NEW NAME AND ADDRESS
शिवलिंगप्पा अणीरप्पा सलगर (P-१९१७७३)	चंद्रकांत अणविरप्पा सलगर मु/पो मुगळी, ता-अक्कलकोट, जि-सोलापूर ४१३२२०	महादेव बाबू धनगर (P-१९१७८१)	महादेव बाबुराव माने मु.पो.भादोले(भद्रेश्वर देवालय मागे, धनगर वाडा), ता.हातकणंगले, जि.कोल्हापूर :४१६११२
Tabassum Imran Bhaiji (P-191774)	Tabassum Imran Malladi Main Road, Vikramnagar, Kolhapur 416005	Imran Abdulajij Bhaiji (P-191782)	Imran Abdulajij Malladi Main Road, Vikramnagar, Kolhapur 416005
महादेव परशुराम जाधव (P-१९१७७५)	महादेव परशुराम जाधव मु/पो-पळशी, ता-खानापूर, जि-सांगली , ४१५३०७.	Joheb Imran Bhaiji (P-191783)	Joheb Imran Malladi Main Road, Vikramnagar, Kolhapur 416005
दादाराव दत्तात्रय यादव (P-१९१७७६)	विजय दत्तात्रय यादव २४, अंकित हार्टस, सर्व्हे नं. २५५, संभाजी नगर, कदम वाक वस्ती, पुणे	पांडुरंग महादेव पाटील (P-१९१७८४)	पांडुरंग महादेव वारे रा.मांजरे, ता.शाहुवाडी, जि.कोल्हापूर - ४१५१०१
Pushpa Sidram Pandhare (P-191777)	Pushpa Bhutali Pujari A/P. Goudgaon, Tal. Akkalkot, Dist. Solapur.	Priyanka Shirish Pingle (P-191785)	Priyanka Atul Musrif A-19 , Arvind Complex , Hingne Khurd , Near Nityanand Hall , Sinhgad Road , Pune-51
Suganai (P-191778)	Sugana Devi Yewalewadi Kondhwa Pune 48	प्राजक्ता भारत जोर्वेकर (P-१९१७८६)	प्राजक्ता संकेत सोनवणे श्री संकेत दिलीप सोनवणे श्री निवास संकुल फ्लॅट न बी १०५ इंडिया ऑइल पेट्रोल पंप जवळ कात्रज कोंढवा रॉड
Hamida Sayyad Mulla (P-191779)	Hamida Salim Shaikh At- Gangapuri Po- Wai Tal- Wai Dist- Satara 412803	Sweta Ashok Sadani (P-191787)	Shweta Ashok Sadani A 2, 102, Prestige Panarama, Keshav Nagar, Mundhava, Pune 411036
Jayshree Trimbak Adagale (P-191780)	Jiya Trimbak Adagale Deepjyoti Colony, Plot No.3, Sr No.1/24, Karvenagar, Pune-411052	दिगंबर गुंडू मोरे (P-१९१७८८)	दत्तात्रय गुंडू मोरे रा नवरसवाडी पो कोळवण ता भुदरगड जि कोल्हापूर ४१६२२३

महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-नाव, वय व धर्म बदलण्याच्या जाहिरातीचा विभाग,
गुरुवार ते बुधवार, एप्रिल १८ - २४, २०१९/चैत्र २८ ते वैशाख ४, शके १९४१

जुने नाव व नोंदणी क्रमांक / OLD NAME WITH REGISTRATION No.	नवीन नाव व पत्ता / NEW NAME AND ADDRESS	जुने नाव व नोंदणी क्रमांक / OLD NAME WITH REGISTRATION No.	नवीन नाव व पत्ता / NEW NAME AND ADDRESS
Mayur Koli	Mayur Parashuram Koli	Reshma Sanjeev Kale	Reshma Sanjeev Kumar Kale
(P-191789)	At Post Kale Tal Panhala Dist Kolhapur	(P-191798)	Shiv Shambho Nagar Katraj Pune 46
आनंदीबाई दत्तात्रय शेते	अनिता दत्तात्रय शेते	आधीराज पृथ्वीराज बेंद्रे	धर्मराज पृथ्वीराज बेंद्रे
(P-१९१७९०)	मु.पो - नांदगाव, तालुका - कराड, जिल्हा- सातारा ४१५५३९	(P-१९१७९९)	ap amble tal shirur dist pune ४१२२१०
संगीता बाळासाहेब कर्णे	संगीता बाळू कर्णे	Savita Shivaji Patil	Sunita Shivaji Patil
(P-१९१७९१)	से न २०, रेल्वे पोलीस वसाहत, कृष्ण नगर, आकुर्डी चिखली रोड चिंचवड पुणे	(P-191800)	A/P- Jinti, Tal- Karad, Dist- Satara 415111
Sucheta Sudhakar Bhalerao	Sucheta Dinesh Joshi	N Shanthi	Shanthi Bhattacharjee
(P-191792)	B/205, Suryadarshan Apt. Indrayaninagar, Bhosari, Pune 411039	(P-191801)	D-601 Sundar Sankul Magarpatta Road Near Nobal Hospital Hadapsar Pune -411013
Jyoti Sudhir Godabole	Jyoti Sudhir Godbole	Kanchan Balaso Urf Balasaheb Nikam	Kanchan Bharat Jadhav
(P-191793)	Shiv Hardik Green Eing B, Flat No.501,Dhamani Road,Sangli 416416	(P-191802)	Karandi T Kudal,Tal- Jawli, Dist - Satara 415514
आदिती संग्राम पाटील	दिव्यांका संग्राम पाटील	Shubhada Rajendra Rasane	Shubhada Raj Landge
(P-१९१७९४)	मु/पो.-राशिवडे बुद्रुक, ता. राधानगरी , जि.कोल्हापूर, ४१६२११	(P-191803)	16/1192, Shivaji Nagar, Nataraj Line, Ichalkaranji, Taluka - Hatkanangle, Dist - Kolhapur
कुंदाताई सदाशिव मालुसरे	कुंदा प्रताप गुजर	Bharti Nandkumar Kole	Bharti Shrikant Kamble
(P-१९१७९५)	मु. शिवापूर वाडा ता. हवेली जि. पुणे	(P-191804)	244, Habbu Wasti, Old Degaon Naka, Solapur.
विलास हरी काटकर	विलास हरीबा काटकर	यमुना एकनाथ बोडके	फुलाबाई एकनाथ बोडके
(P-१९१७९६)	मु. पोर्ले तर्फ बोरगाव, ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर	(P-१९१८०५)	माळेगाव ता. भोर जि. पुणे पिन ४१२२१३
लक्ष्मी ज्ञानू वराळे	लक्ष्मी अरुण कडाळे	हाणमंत महादेव लडकत	हनुमंत महादेव लडकत
(P-१९१७९७)	मु.पो. कुरुंदवाड, ता.शिरोळ, जि.कोल्हापूर - ४१६१०६	(P-१९१८०६)	मु.पो. रिसे, राजुरी ता.पुरंदर जि. पुणे

महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-नाव, वय व धर्म बदलण्याच्या जाहिरातीचा विभाग,
गुरुवार ते बुधवार, एप्रिल १८ - २४, २०१९/चैत्र २८ ते वैशाख ४, शके १९४१

जुने नाव व नोंदणी क्रमांक / OLD NAME WITH REGISTRATION No.	नवीन नाव व पत्ता / NEW NAME AND ADDRESS	जुने नाव व नोंदणी क्रमांक / OLD NAME WITH REGISTRATION No.	नवीन नाव व पत्ता / NEW NAME AND ADDRESS
Reshma Ankush Pawar	Reshma Mahadev Kadam	Akshay Shivaji Kavare	Akshay Shivaji Kaware
(P-191807)	172, Mukund Nagar, Bhavani Peth, Solapur.	(P-191816)	A/P-Nandani, Tal-Shirol, Dist-Kolhapur, 416102
Priyanka Kiran Chinchwade	Priiyanka Kirran Chinchwade	सारीका आप्पासो कदम	सारीका पुंडलिक नलवडे
(P-191808)	Flat No 403 ,Bellagio Shinde Wasti Road ,Ravet Nr Water Tank ,Pune	(P-१९१८१७)	चांदणी चौक , तारदाळ
माधुरी युवराज मुसळे	माधुरी संजय मुसळे	शुभांगी सुरेंद्र मगदूम	शुभांगी सचिन लाले
(P-१९१८०९)	टेंभूर्णी ता माढा जि सोलापूर पिन ४१३२११	(P-१९१८१८)	मु.पो.नांदणी,ता.शिरोळ,जिल्हा.कोल्हापूर,४१६१०२
Seema Shirish Potdar	Seema Amol Potdar	सुनीता बाळासो वाळके	सुनीता सीताराम वाळके
(P-191810)	A/P- Krishna Kanol, Govare Road, Pushkaraj Apartment, Saidapur Tal- Karad Dist- Satara 415124	(P-१९१८१९)	मु/पो, हरिजन वस्ती, बाभुळसर खुर्द, तालुका- शिरूर, जिल्हा -पुणे, ४१२२२०.
कृष्णा महादेव इंगळे	किसन महादेव इंगळे	लबाडा बबन तोंडे	शारदा बबन तोंडे
(P-१९१८११)	मु.पो.शिरसवडी ता. खटाव जि. सातारा पिनकोड - ४१५५०६	(P-१९१८७५)	स. न. ८३, शास्त्री नगर, मराठा महासंघ, साई बाबा मंदिर जवळ, कोथरुड
सोनाली तानाजी पोळ	मयुरी धनंजय मांडरे	Sonabai Dasharath Gengaje	Chandrakala Dasharath Gengaje
(P-१९१८१२)	कुसगाव सातारा	(P-191820)	Prabhat Nagar, Srushti Chowk, Near Srushti Hotel, Pimple Gurav 411061
Leena Dhondu Tambat	Leena Pradip Kumbhar	Ayyub Amin Khan	Ayub Amin Khan
(P-191813)	A/P- Block No- 3 S.N 78/3 B Klakhan Road Karad, Tal- Karad Dist- Satara 415110	(P-191821)	992, Raviwar Peth, Pune City, Pune 411002
सरस्वती रमेश देवकर	सखुबाई रमेश देवकर	गंगासागर उर्फ मयुरी जनार्दन शिंदे	मयुरी सुरज फणसे
(P-१९१८१४)	मु वरकुटे बु ता इंदापूर जि पुणे	(P-१९१८२२)	मु. - दसवडी, पोस्ट - चिखली , तालुका - वाई, जिल्हा - सातारा , पिन कोड - ४१२८०३
तानाजी परसू धेंडे	तानाजी परशुराम झेंडे	Vijay Ganesh Dalavi	Rahul Ganesh Dalavi
(P-१९१८१५)	मु.पो- सावळज. तालुका- तासगाव, जिल्हा- सांगली. पिन कोड - ४१६३११	(P-191823)	At Post Dapodi Tal Daund Dist Pune Pin Code 412203

महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-नाव, वय व धर्म बदलण्याच्या जाहिरातीचा विभाग,
गुरुवार ते बुधवार, एप्रिल १८ - २४, २०१९/चैत्र २८ ते वैशाख ४, शके १९४१

जुने नाव व नोंदणी क्रमांक / OLD NAME WITH REGISTRATION No.	नवीन नाव व पत्ता / NEW NAME AND ADDRESS	जुने नाव व नोंदणी क्रमांक / OLD NAME WITH REGISTRATION No.	नवीन नाव व पत्ता / NEW NAME AND ADDRESS
तुकाराम काशिनाथ पाटील (P-१९१८२४)	तुकाराम काशिनाथ मारकड मु.पो.कौठळी, ता.इंदापूर, जि.पुणे. पिन कोड-४१३१२०	विद्या पोपट माने (PR-१९१८३२)	विद्या संतोष जाधव मु. / पोस्ट - परिंचे, तालुका - पुरंदर , जिल्हा - पुणे , पिन कोड - ४१२३११
Rushikesh Balasaheb Rakshe (P-191825)	Hrishikesh Balasaheb Rakshe Matoshri Building, Ambethan Road, Sadguru Nagar, Mahalunge Ingle, Tal. Khed, Dist. Pune - 410501	रुक्मीनी राम काळे (P-१९१८३३)	रुक्मीणी राम चव्हाण सर्व सुखी नगर, लिमयेवाडी, मोरया मंदिर जवळ, सोलापूर.४१३००९
Omkar Dadaso Shingade (PR-191826)	Omkar Dada Shingade At Shingadwadi Post Katarkhatav Taluka Khatav District Satara.	Sundar Rajaram Kokate (P-191834)	Jundar Rajaram Kokate Sarati Taluka Indapur Dist Pune 413103
Ramdular Paradeshi Jaiswal (P-191827)	Ramdular Paradeshi Ram Gat No. 1319, Sudarshan Nagar, Morewasti, Chikhali, Pune 411062	Sonu Ravindra Kamble (P-191835)	Amruta Onkar Kulkarni A1/103, Aashiyana Society, Manajinagar ,Narhe,Pune -411041
प्रविणकुमार गंगदास रामाणी (P-१९१८२८)	प्रविण गंगदास पटेल मु/पो:- पंचवटी निवास, पटेल कॉलनी, कामेरी रोड, किसान नगर, इस्लामपुर, ता:-वाळवा, जि:-सांगली, ४१५४०९.	सुरेश यशवंत खोटे माळी (P-१९१८३६)	सुरेश यशवंत माळी मु पो भोसे तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर पिन कोड ४१३३१५
Rani Lalaso Satpute (P-191829)	Rani Dattatray Chavan At Post Undavadi Supe, Tal: Baramati Dist: Pune, Pin Code: 413102	Shubhanjali Ashok Asabe (P-191837)	Shubhanjali Mahadev Khirade Diesel Colony Rb 1 Building Room No. 4 Near Kapila Dairy Dhole Patil Road Pune 411001
kajal sukhdev mane (PR-१९१८३०)	kajal sunil metkari राहणार मेटकरवाडी मु पोस्ट -नेलकरंजी तालुका -आटपाडी जिला-सांगली	अश्वेत महादेव ढाले (P-१९१८३८)	अर्शीत महादेव ढाले रूम.नुं ५० यु, रा. किडबिसरी पोस्ट कोंडवाडी ता.सांगोला जिल्हा सोलापूर पिन ४१३३१४
रोहिणी श्यामसुंदर सातपुते (P-१९१८३१)	रोहिणी नितीन फटाले द-१४, शेते नगर, लक्समि पेठ , सोलापूर	Sharda Bharatrao Barde (P-191839)	Sharda Balasaheb Jadhav S.No.67 B. R . Gholap College Road New Sangvi Pune 411027
		शिवानी महेंद्र माने (PR-१९१८४०)	वनिता महेंद्र माने वडगाव निंबाळकर तालुका बारामती जिल्हा पुणे पिन ४१२१०३

महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-नाव, वय व धर्म बदलण्याच्या जाहिरातीचा विभाग,
गुरुवार ते बुधवार, एप्रिल १८ - २४, २०१९/चैत्र २८ ते वैशाख ४, शके १९४१

जुने नाव व नोंदणी क्रमांक / OLD NAME WITH REGISTRATION No.	नवीन नाव व पत्ता / NEW NAME AND ADDRESS	जुने नाव व नोंदणी क्रमांक / OLD NAME WITH REGISTRATION No.	नवीन नाव व पत्ता / NEW NAME AND ADDRESS
Mehabar Arif Shaikh (P-191841)	Mehebar Khatun Ismail Shaikh H No 8/2/40100 Vikas Nagar Wadgaon Bk Pune - 411041	Junnu Hari Vishwakarma (P-191850)	Deepak Harkbahadur Vishwakarma 593, Bhosale Mala, Handewadi Road , Near Simply City Society, Pune City , Pune 411028
Pravin Tanaji Kamble (PR-191842)	Pravinkumar Tanaji Maurya At/Po Mhalunge tal- Karveer dist- Kolhapur	लखन त्रिंबक पडघम (P-१९१८५१)	लखन त्रिंबक पडघन तिरुपती नगर, राजहंस कॉलनी, वारजे जकात नाका ,वारजे, हवेली पुणे -४११०५८
सचिन किसन हिप्परकर (P-१९१८४३)	आकाश किसन हिप्परकर मु पो. जुना बुधगाव रोड, लक्ष्मीनगर, सांगली ता मिरज जि सांगली ४१६४१६	Komal Shashikant Kasote (P-191852)	Komal Ajay Patil 178, Patil Galli, Gokul Shirgaon, Kolhapur 416234
दत्तू विठ्ठल मनकर (P-१९१८४४)	दत्तात्रय विठ्ठल मनकर मु पो. पारगाव तर्फे खेड, ता.आंबेगाव, जिल्हा.पुणे.	Vaishnavi Sunilappa Kothule (P-191853)	Vaishnavi Ravi Dange Flat No. B 24, Pandharinath Complex, Shivane,Pune-23
Swati Anil Bhingardev (P-191845)	Swati Sudesh Kale S No 176/198 Bhekarai Nagar Saswad Road Hadapsar Pune - 411028	प्रीती सुरेश खोटे (P-१९१८५४)	प्रीती सुरेश माळी मु पो भोसे तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर पिन कोड ४१३३१५
तुकाराम रामा चांभार (P-१९१८४६)	तुकाराम रामा शिंदे कांबळे मु.पो.पायाप्पाचीवाडी तालुका-मिरज जिल्हा-सांगली महाराष्ट्र ४१६४१०	Manisha Mahadev Patil (P-191855)	Manisha Amit Khurpe Plot No. 864 J1/2 Prathmesh Nagar Hira Niwas Kalamba Ring Road Kolhapur
बुगम्मा फकीरप्पा मादगुंडी (P-१९१८४७)	बुगम्मा धानप्पा गणपा १४१, विनोबा भावे झोपडपट्टी, देवी मंदिर जवळ, सोलापूर.४१३००५	प्राजक्ता रामदास गोरे (P-१९१८५६)	प्राजक्ता वैभव वायकर मुक्काम पोस्ट - हिवरे बु., तालुका - जुन्नर, जिल्हा - पुणे, महाराष्ट्र - ४१०५०४.
प्रियंका दिलीप नवरत (P-१९१८४८)	प्रियंका अजित कारकूड सर्व्हे नं - ११६/७, दुर्गा निवास, शिक्षक कॉलनी, सुस रोड, पाषाण पुणे - ४११०२१	Manohar Kisan Mane (PR-191857)	Manohar Krishnaji Mane At Karate Marul Tarf Patan Marul Tal Patan Dis Satara Maharashtra
Rajnandini Shivmurti Kumbhar (P-191849)	Rajnandini Santosh Kumbhar S.No.73/2 Jyotiba Nagar Kalewadi Pcmc Pune 411017		

महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-नाव, वय व धर्म बदलण्याच्या जाहिरातीचा विभाग,
गुरुवार ते बुधवार, एप्रिल १८ - २४, २०१९/चैत्र २८ ते वैशाख ४, शके १९४१

जुने नाव व नोंदणी क्रमांक / OLD NAME WITH REGISTRATION No.	नवीन नाव व पत्ता / NEW NAME AND ADDRESS	जुने नाव व नोंदणी क्रमांक / OLD NAME WITH REGISTRATION No.	नवीन नाव व पत्ता / NEW NAME AND ADDRESS
अलका महादेव लोखंडे (PR-१९१८५८)	अलका कैलास जोशी मु.पो .निमगाव सावा ,ता :जुन्नर ,जि:पुणे पिन कोड नं.४१०५०४	Rajendrakumar Vishnu Landge (P-191867)	Rajendra Vishnu Landge Shitole Nagar Old Sangvi
उमा सत्यवान धुमाळ (P-१९१८५९)	उर्मिला सत्यवान धुमाळ मु. पो. पिंपोडे बु., ता. कोरेगाव, जि. सातारा, पिनकोड - ४१५५२५	नानासो लाभाजी लगड (P-१९१८६८)	कानिफनाथ लाभाजी लगड मु पो कडेठाण ता दोंड जी पुणे
सुचित्रा अरुण मोकाशी (P-१९१८६०)	सुचित्रा नामदेव उईके फ्लॉट न ११, स.न ६७३/६७४, स्वराज रेसिडेन्सी किरकटवाडी, खडकवासला पुणे ४११०२४	अब्दुल राजेंवल्ली इनामदार (P-१९१८६९)	अब्दुल राजेंवल्ली मुलाणी वसंत नगर, पोलिओ सेन्टर समोर, सांगली, तालुका मिरज, जिल्हा सांगली ४१६ ४१६
शरद नारायण एरंडे (P-१९१८६१)	शरदचंद्र नारायण एरंडे ७८ गंगापुरी वाई तालुका वाई जिल्हा सातारा पिन ४१२८०३	वर्षारणी शिवाजी चावरे (PR-१९१८७०)	वर्षारणी ऋतुराज कांबळे १२३०/१, सिद्धार्थ परिसर, गावभाग,सांगली ४१६४१६
Niyaj Babaso Desai (P-191862)	Niyajahamad Babaso Desai A/P. Alabad, Tal. Kagal, Dist. Kolhapur. Pin - 416218	Chhaya Ratikant Sathe (P-191871)	Chhaya Ravikant Sathe Opp Mahadev Mandir, Pimple Nilakh
माया लक्ष्मण माने (PR-१९१८६३)	माया गौतम कोरवी २२/१४२२ विकास नगर इचलकरंजी ता - हातकणंगले जि - कोल्हापूर	ज्योती राजेंद्र आतार (P-१९१८७२)	ज्योती राजेंद्र शेते मु.पो.मंचर, ता.आंबेगाव, जिल्हा.पुणे.४१०५०३
Naserahmad Manjurahamad Ansari (P-191864)	Naserahamad Manjurmian Ansari Flat No.403, B-24, Sai Sharan Society, Chikhali, Pune	शालूताई विरुपाक्ष कुंभार (P-१९१८७३)	शालन महादेव कुंभार कुंभार प्लॉट गायत्री नगर गव्हर्मेट कॉलनी विश्रामबाग सांगली
Minakshi Subhash Raje (P-191865)	Minakshi Nilesh Kumbhar At Post Kodoli Ta.Dist.Satara 415004	Aatequa Yunus Mulla (P-191874)	Atika Ilai Mulla Ganesh Nagar, a/P-Ruakdi, tal-Hatkanangle, dist-Kolhapur
Laxmansing Boduram Choudhary (P-191866)	Laxman Ram Boduram Bagriya Ayasolation Road Krishna Krishnai Javahar Nagar Kolhapur	सुशीला भीमराव वसेकर (P-१९१८७६)	शकुंतला भीमराव वसेकर मु पो पाटकुल ता मोहोळ जी सोलापूर ४१३२४८

महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-नाव, वय व धर्म बदलण्याच्या जाहिरातीचा विभाग,
गुरुवार ते बुधवार, एप्रिल १८ - २४, २०१९/चैत्र २८ ते वैशाख ४, शके १९४१

जुने नाव व नोंदणी क्रमांक / OLD NAME WITH REGISTRATION No.	नवीन नाव व पत्ता / NEW NAME AND ADDRESS	जुने नाव व नोंदणी क्रमांक / OLD NAME WITH REGISTRATION No.	नवीन नाव व पत्ता / NEW NAME AND ADDRESS
प्रकाश जोतीबा सुतार (P-१९१८७७)	प्रकाश जोतीबा लोहार जुना रेल्वे लाईन रोड, शामनगर, कुपवाड, गल्ली नं. ३, कुपवाड,	Prasannakumar Ramesh Dharne (P-191897)	Prasanna Ramesh Dharane Tirumala Heights 4th Floor Flat No 404 Varale Ambi Road Varale Talegaon 410507
Sebastian Deg Dsouza (P-191878)	Sebestin Deg Dsouza A/P Rukadi Wadi, Tal. Hatkanangale, Dist. Kolhapur	श्रीधर नरेंद्र मेंडू (P-१९१८९८)	श्रीयाल नरेंद्र मेंडू १२१२ न्यू पाच्छा पेठ सोलापूर
Abdul Maulana Shaikh (P-191890)	Razak Maulana Shaikh 20/11 Siddarth Nagar Nibm Road Kondhwa Khurd Pune-411048	Aayush Kamalakar Kamble (PR-191899)	Aayush Kamalakar Vadagaonkar A/P. Vadagaon, Tal. Kagal, Dist. Kolhapur. Pin - 416218
कबीरदास शंकर जमादार (P-१९१८९१)	कबीरदास शंकर कोळी मु पोस्ट बोरामणी, तालुका दक्षिण, सोलापूर - ४१३ ००२.	Sameena M Hanif Choudhari (P-191900)	Sameena Daudali Nadaf Aurangajeb Mansion, 199 Datta Nagar, Shirol, Taluka - Shirol, Dist - Kolhapur
गणेश दत्ता जाधव (P-१९१८९२)	गणेश दत्तात्रय जाधव २० दत्त नगर तुळजापूर रोड शेळगी सोलापूर ४१३००५	वनिता आनंदा पिसे (P-१९१९०१)	वनिता बाळासाहेब वाघमारे मु.सोरटेवाडी पो.करंजे ता. बारामती जि. पुणे पिन कोड ४१२३०६
Sangita Sadhu Dundle (P-191893)	Sangita Santosh Deshmukh 167/68 Shreenath Colony Ramkund Karanje T Satra	कु वनिता रमेश कुंभार (P-१९१९०२)	सौ वनिता अजित कुंभार मु/पो - जयहिंद टॉकीज समोर, कुंभार वाडा, उरुन इस्लामपूर, ता. - वाळवा, जि. - सांगली ४१५४०९
Kamalakar Dhondiram Kamble (PR-191894)	Kamalakar Dhondiram Vadagaonkar A/P. Vadagaon, Tal. Kagal, Dist. Kolhapur. Pin - 416218	Abdulrasid Abbas Gavandi (P-191903)	Abdulrashid Abbas Gavandi A/P-10/802/1, Ichalkaranji, Teen Batti Char Road, tal-Hatkanangale, Dist-Kolhapur 416115
विद्यादेवी अशोक वराळे (PR-१९१८९५)	विद्यादेवी शंकर कांबळे सोनालक्ष्मी निवास, रामकृष्ण कॉलनी गोळीबार मैदान कसबा बावडा कोल्हापूर ४१६००६	महादेव मारुती बामणे (P-१९१९०४)	महादेव मारुती बाने मिरज एम. आय. डी. सी., गोदरेज कॉलनी, बिल्डिंग नं.३, मिरज
Shivani Sunil Tawade (P-191896)	Shivani Satappa Tawade Ayodhya Towers, Building No.4, Flat No.B-202, Station Road, Kolhapur		

महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-नाव, वय व धर्म बदलण्याच्या जाहिरातीचा विभाग,
गुरुवार ते बुधवार, एप्रिल १८ - २४, २०१९/चैत्र २८ ते वैशाख ४, शके १९४१

जुने नाव व नोंदणी क्रमांक / OLD NAME WITH REGISTRATION No.	नवीन नाव व पत्ता / NEW NAME AND ADDRESS	जुने नाव व नोंदणी क्रमांक / OLD NAME WITH REGISTRATION No.	नवीन नाव व पत्ता / NEW NAME AND ADDRESS
आशा संपत जाधव (P-१९१९०५)	आशा विरेंद्र क्षीरसागर धामणेर तालुका कोरेगाव जिल्हा सातारा	Pranesh Shrinivasrao Kulkarni (P-191913)	Preneesh Kulkarni Flat No.307,Audumber Buil,Ganeshmala,Nr Navshya Maruti,Sinhagad Rd,Pune-411030
Santoshsingh Balaso Bhosale (P-191906)	Suntosh Bhosaley At/Post-Nelkararaji,Taluka-Atpadi ,District-Sangali,Maharashtra,Pin Code-415308	Aruna Ambu Rathod (P-191914)	Aruna Ganesh Chavan Survey No - 45, Vitthal Nagar, Warje Malwadi near Mohol School, Pune - 411058
Rohinee Arjundas Motwani (P-191907)	Rohinee Ajay Kale Ashirwad, Plot No - 27, Near 100 Feet Road, Vishrambag, Sangli, 416415	दिपाली सुभाष रूपनूर (P-१९१९१५)	दिपाली ओंकार माने किसान चौक घर नं.१० मार्केट यार्ड समोर सांगली महाराष्ट्र -४१६४१६.
Chandrakant Madev Babalad (P-191908)	Chandrakant Mahadev Waghmare Near Shree Swami Samarth Mandir, Home No - 12, Government Colony, Vishrambag, Sangli, 416416	किशोर रामचंद्र पवार (P-१९१९१६)	किशोर भिमराव पवार मु पो तडवळे (यावली) ता बार्शी जि सोलापूर ४१३४१२
आशा गंगाधर उर्फ गंगाराम उजागरे (P-१९१९०९)	आशा अंबादास पवार जनता कॉलोनी दौंड जि.पुणे	Prajakta Purushottam Agavekar (P-191917)	Prajakta Narendra Kulkarni Radhey, 648/47, B Ward, Mandlik Vasahat, Kolhapur
अनिल रावसाहेब परीट (P-१९१९१०)	अनिल राऊसो परीट मु.पो.कोरेगाव ता.आष्टा जि.सांगली	आशालता साहेबराव बलवंड (P-१९१९१८)	आशालता श्रीरंग वाबळे मु.पो.पाटस ता.दौंड जि.पुणे
Saanz Rajeevkumar Tripathi (P-191911)	Ariana Rajeevkumar Tripathi B 8, Priyadarshini Resi, Damani Nagar, Solapur.413001	Pradyunma Kumar Parhi (P-191919)	Pradyumna Kumar Parhi 403 Sunflower, Sr.No.26/2a
Anil Raosaheb Parit (P-191912)	Anil Rauso Parit A/P- Koregaon Tal-Ashta Dist-Sangli	श्रीराम बाबु सोनमाळी (P-१९१९२०)	श्रीराम बाबु जाधव मु पो लोणंद ता माळशिरस जि सोलापूर पिन ४१३१०९
		गौराबाई श्रीशेल पालापुणे (P-१९१९२१)	गौरी सुशांत त्रिगुळे घोळसगाव सोलापूर महाराष्ट्र ४१३२१८

महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-नाव, वय व धर्म बदलण्याच्या जाहिरातीचा विभाग,
गुरुवार ते बुधवार, एप्रिल १८ - २४, २०१९/चैत्र २८ ते वैशाख ४, शके १९४१

जुने नाव व नोंदणी क्रमांक / OLD NAME WITH REGISTRATION No.	नवीन नाव व पत्ता / NEW NAME AND ADDRESS	जुने नाव व नोंदणी क्रमांक / OLD NAME WITH REGISTRATION No.	नवीन नाव व पत्ता / NEW NAME AND ADDRESS
सुभाष हरी माळी (P-१९१९२२)	सुभाष हरिभाऊ कुदळे मु.पो.खडकी ता.दोंड जि.पुणे	सुरेश भुपाल तातुगडे (P-१९१९३०)	सुरेश भुपाल मोकाशी मु.पो.सरस्वती नगर,वासुंबे,ता.तासगाव,ता.तासगाव, जि.सांगली.४१६३१२
पद्मावती मोहन नाटेकर उर्फ रजपूत (P-१९१९२३)	पद्मावती मोहन नाटेकर शाहूमिल कॉलनी राजारामपुरी कोल्हापूर	शितल रंगराव भोसले (P-१९१९३१)	सिताराम रंगराव भोसले यादववाडी, शिरोली पुलाची, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर
शिवाजी आकाराम तुकाराम खोत (P-१९१९४२)	शिवाजी आकाराम खोत मु.पो.सिद्धेवाडी ता.मिरज जि.सांगली पिन-४१६४१०	Yasmin Javed Shaikh (P-191932)	Yasmin Iftekar Shaikh Sr No 74,Lane No 24 A, sayyed Nagar,Hadapsar,Pune-28
Jayashree Subhash Sonawane (P-191924)	Jayshree Sachin Patil Vision Indradhanu A Wing Flat No.301 Gt N.513,514 Jadhavwadi Chikhali Bk Tal-Mulshi Dist-Pune Mh	शामल हिरालाल जाधव (PR-१९१९३३)	सुनंदा हिरालाल जाधव मु.पो-पाडेगाव ता- फलटण जि-सातारा ४१५५२८
प्रियांका राजेंद्र खाडे (P-१९१९२५)	प्रियांका श्रीकांत चव्हाण प्लॉट नं.३५, चिंतामणी नगर, सांगली	Kashinath Maruti Waghmare (PR-191934)	Kashinath Maruti Waghmare 785 6 B Ward , Near Khandoba temple , R.K.Nagar Road , ramanand Nagar , Kolhapur 416012
Koushalbegam Or Kousar Raju Shaikh (P-191926)	Heena Yasin Shaikh Sr. No 8 Ghar No 15,Nr Watar Tank taljai Pathar Dhankawadi Pune 411043	बळवंत बापू करंबे (P-१९१९३५)	बळीराम बापुसो करंबे मु.पो.गणेशवाडी,ता-करवीर,जि-को ल्हापुर, पिन-४१६००१
Mayuri Vilas Jadhav (P-191927)	Mayuri Ganesh Pawar Sr No 10 Near Shreeram Mitra Mandal Ashok Nagar Yerawada Pune 411006	दत्तात्रय बाजीराव अतिग्रे (P-१९१९३६)	सम्राट बाजीराव अतिग्रे पाटील मु.पो.आवळी,ता-पन्हाळा,जि-कोल्हापूर, पिन-४१६२१३
सुधीर भगवान कांबळे (PR-१९१९२८)	सुधीर भगवान कामतकर आंबेडकर भवन जवळ, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर	Bhanudas Eknath Lad (P-191937)	Bhanudas Eknath Lohar Sr No.56/4/2,Flat No 18,Om Gangotri Hsg Society,Near Stela Marry School,Wadgaon Sheri Pune-411014
Sharvari Subhash Kulkarni (P-191929)	Sharvari Ranjit Deshpande A1/3 Sarita Vaibhav, Sinhagad Road, Parvati, Pune 411030		

महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-नाव, वय व धर्म बदलण्याच्या जाहिरातीचा विभाग,
गुरुवार ते बुधवार, एप्रिल १८ - २४, २०१९/चैत्र २८ ते वैशाख ४, शके १९४१

जुने नाव व नोंदणी क्रमांक / OLD NAME WITH REGISTRATION No.	नवीन नाव व पत्ता / NEW NAME AND ADDRESS	जुने नाव व नोंदणी क्रमांक / OLD NAME WITH REGISTRATION No.	नवीन नाव व पत्ता / NEW NAME AND ADDRESS
ऋतुजा तुकाराम चौगले (P-१९१९३८)	ऋतुजा तुकाराम साळोखे मु पो आरे ताल करवीर जि . कोल्हापूर	दिक्षा शरद मूकनाक (P-१९१९४८)	वेदिका विलास ठोंबरे जनता वसाहत, गणेश मित्र मंडळ, पार्वती पायथा, पुणे - ४११००९
Monika Vasant Satpute (P-191939)	Monika Pradip Khandagale Se 17,Aashirvaad A 29,Room No 505,Spine Road,Gharkul,Chikhali,Pune-412 114	Kundlik Pandurang Kolpe (PR-191949)	Kundlik Pandurang Kolape Abhinanadan Colony, Sanjaynagar, Sangli 416416
Shubham Pandurang Patil (P-191940)	Shubham Pandurang Suryawanshi Patil A/P-Kherade Wangi,Taluka-Kadegaon,District- Sangli,Pincode-415311	शोभा श्रीमंत पुजारी (P-१९१९५०)	शोभा दिपक गरदडे मरीमि मठाजवळ कामथ ताल आटपाडी जि सांगली
माधव नामदेव भोसले (P-१९१९४९)	प्रवीण नामदेव भोसले आत पोस्ट कारखेल ता बारामती	कृष्णा गणपती सुर्यवंशी (P-१९१९५१)	महेश गणपती सुर्यवंशी मु.- कोतावडेवाडी पो.- बीबी ता.- पाटण जिल्हा - सातारा ४१५२०६
यमराज ज्ञानदेव फराटे (P-१९१९४३)	यशवंत ज्ञानदेव फराटे मांडवगण फराटा ता.शिरूर जी.पुणे ४१२२११	कोमल ज्ञानदेव घाडगे (P-१९१९५२)	रेवती ज्ञानदेव घाडगे मु./पो.- ढोरोशी ता.- पाटण जिल्हा - सातारा ४१५०१४
राजाराम सदाशिव पाटील (P-१९१९४४)	राजेंद्र सदाशिव पाटील मु,पोस्ट :-नवे पारगाव ता.हातकणंगले जिल्हा:-कोल्हापूर ,पिन कोड : -४१६११३	सावंतसिंग उत्तम तामचीकर (PR-१९१९५३)	सावन उत्तम तामचिकर मु परीटवाडी धालेवाडी तर्फे हवेली पो.ओझर
Manohar Satappa Khade (P-191945)	Manoj Satappa Khade Flat No.C-206,Ivory Soc,Baif Road,Wagholi,Pune-412207	सरस्वती तमण्णा सारंगी (P-१९१९५४)	लता अशोक पेरला ३०/१६ फ्लॅट नं १ अक्षर योगीश्री अपार्टमेंट कर्णिक नगर सोलापूर जिल्हा सोलापूर- ४१३००६
जयश्री बाबासो उर्फ भाऊसाहेब नंदीवाले (P-१९१९४६)	जयश्री चिन्नाप्पा नंदीवाले बोरचाटे मळा, मु पो कोथळी, ता -शिरोळ , कोल्हापूर	Nilesh Ramesh Newase (P-191955)	Nilesh Ramesh Navase Flat No 206, Vrindavan Shrushti, Narhe Road, Near Navle Hospital, Pune 411041
जाफर उस्मान पाटील (P-१९१९४७)	जाफर उस्मान शेख मु./पो.- काडोली ता.- पाटण जिल्हा - सातारा ४१५२०७	संजीव महादेव सासने (PR-१९१९५६)	संजय महादेव सासने २५२/८, उत्कर्ष हडको कॉलनी, अभयनगर ,सांगली ४१६४१६

महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-नाव, वय व धर्म बदलण्याच्या जाहिरातीचा विभाग,
गुरुवार ते बुधवार, एप्रिल १८ - २४, २०१९/चैत्र २८ ते वैशाख ४, शके १९४१

जुने नाव व नोंदणी क्रमांक / OLD NAME WITH REGISTRATION No.	नवीन नाव व पत्ता / NEW NAME AND ADDRESS	जुने नाव व नोंदणी क्रमांक / OLD NAME WITH REGISTRATION No.	नवीन नाव व पत्ता / NEW NAME AND ADDRESS
Navnath Ram Masal	Navanath Rama Masal	Dinesh Dhalaram Siravi	Dinesh Dhalaram Sirvi
(P-191957)	At. Gonewadi Post. Nandeshwar Tal. Mangalvedha Dist. Solapur 413322	(P-191966)	Pwd 21/4 Nr Ashok Thetar Pimpri Colony Pimpri Pune
Shivendra Kailas Jadhav	Kunal Kailas Jadhav	Dilipkumar Dhondiram Parale	Dilip Dhondiram Parale
(P-191958)	A/P- Karve Tal- Karad Dist- Satara 415124	(P-191967)	Runalfloorancedblock Phase2plot14sec21 Nramruta
रेखा हनुमंत शिंदे	रेखा दत्तात्रय मस्के	रुपाली शंकर जेडगे	रुपाली बंडोपंत काळे
(PR-१९१९५९)	बी ९९ /१९ अप्पर इंदिरा नगर पन्नावती मंदिर जवळ बिबवेवाडी पुणे ४११०३७	(PR-१९१९६८)	रा.बोंबेवाडी पो कौठळी जि सांगली पिन कोड ४१५३०१
ज्योती बाळासाहेब शिंदे	ज्योती आदिनाथ माने	नयना इच्छाराम चौधरी	नयना प्रशांत नेहेते
(PR-१९१९६०)	फ्लॅट नो ३१७ तिसरा मजला भक्ती अमृत सोसायटी वाघोली पुणे ४१२२०७	(P-१९१९६९)	से न २८ प्लॉट न ११७ , प्राधिकरण निगडी पुणे
Gorakhnath Ramchandra Masal	Gorakhnath Rama Masal	Bismilla Dadamiya Mulani	Bismilla Allauddin Bhaldar
(P-191961)	At. Gonewadi Post. Nandeshwar Tal. Mangalvedha Dist. Solapur	(P-191970)	A/P- Vanvasmachi, Post- Vahagaon Tal- Karad, Dist- Satara 415124
Prachi Pravinchandra Wagh	Prachi Chinmay Naik	Girnar Namdev Gaikwad	Pratap Namdev Gaikwad
(P-191962)	Kalamb Gavthan, Taluka- Indapur, District-Pune	(P-191971)	Chikhali, Gandhi Chowk Chikhali Gaon Pune
Anita Bhagwan Kharade	Anita Hemant Nalawade	Sulochana Ramesh Salunkhe	Sou Sulochana Sunil Pawar
(P-191963)	437 Ganpati Ali Wai, Tal Wai	(P-191972)	A/P- Agran Dhulgaon Tal- Kavathe Mahankal Dist- Sangli Pin- 416411
बाबालाल हसन अपराध	बाळासो हसन सनदी	अर्चना ज्ञानेश्वर कातोरे	अर्चना चांगदेव जाधव
(P-१९१९६४)	मु.पो.हेरवाड ता.शिरोळ जि.कोल्हापूर देसाई गल्ली हेरवाड	(P-१९१९७३)	कॉलनी नं.११, नानांचा आशिर्वाद, काळूबाई मंदिराजवळ, जाधववाडी, चिखली, पुणे ४११०६२
राजश्री आनगोंडा पाटील	राजश्री शिवाजी खोत		
(P-१९१९६५)	दर्गा चौक ,शिवनाकवाडी ४१६१४३		

महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-नाव, वय व धर्म बदलण्याच्या जाहिरातीचा विभाग,
गुरुवार ते बुधवार, एप्रिल १८ - २४, २०१९/चैत्र २८ ते वैशाख ४, शके १९४१

जुने नाव व नोंदणी क्रमांक / OLD NAME WITH REGISTRATION No.	नवीन नाव व पत्ता / NEW NAME AND ADDRESS	जुने नाव व नोंदणी क्रमांक / OLD NAME WITH REGISTRATION No.	नवीन नाव व पत्ता / NEW NAME AND ADDRESS
Salam Pasha (P-191974)	Salampasha Qutubshah Chowdhary Neeta Apartment, B-Building, Flat No-201, Near Shriram Mangal Karyala, Khadki Pune-411003	शंकर रामा कोकरे (P-१९१९८२)	शंकरलिंग रामा कोकरे मु.पो.दरीकोनुर ता.जत जि.सांगली पिन-४१६४१२
Nemaram Dhalaram Seravi (P-191975)	Nenaram Dhalaram Sirvi Pwd 21/7 Behaind Ashok Thertaer Pimpri Colony Pimpri Pune	प्रकाश रामा मोरे (P-१९१९८३)	प्रकाश रामचंद्र मोरे स नं ५३,सिंहगड रोड ,प्रेरणा रेसिडेन्सी ,ज्ञानदीप शाळे जवळ ,वडगाव बु.पुणे - ४११०४१
दिशा विजय सोनुले (P-१९१९७६)	तन्वी विनीत पाटील घर नं. ४०४१, ओम साई पार्क, साई मंदिर जवळ, उचगाव , कोल्हापूर	Yogini Vilas Kurulkar (P-191984)	Yogini Yashwant Kulkarni A/P- Tambave Tal- Karad Dist- Satara 415114
संगिता सोमनाथ जाधव (PR-१९१९७७)	लक्ष्मी शिवाजी रावळ स.नं. २८१/३/७, आनंद नगर, बन्सल कॉम्प्लेक्स जवळ, लोहगाव, धानोरी रोड, पुणे ४११०४७	गणेश उर्फ गणपत यशवंत मोहिते (P-१९१९८५)	गणपतराव पांडुरंग मोहिते मु.पो.मांजर्डे, ता. तासगाव, जि. सांगली पिन -४१६३१२
अनुका ईश्वर रेडेकर (P-१९१९७८)	राधिका ऋतुराज शिंदे कानडेवाडी ता.गडहिंग्लज जी.कोल्हापूर	Shamal Prakash Chavan (P-191986)	Shamal Laxman Wagh Sai Palace Hsg Soc Dattawadi Nr Sanigara Bldg Akurdi Pune
Manisha Kumar Sapkal (P-191979)	Priyanka Kumar Sapkal A/P- Morewadi, Post- Kuthare, Tal- Patan, Dist- Satara 415112	अमोल नानासो रणदिवे (P-१९१९८७)	अमोल नानासाहेब रणदिवे मु पो पारगाव तालुका दौंड जिल्हा पुणे ४१२२०३
सुरेश बाळागोंडा बाळासो बाळासाहेब पाटील (P-१९१९८०)	सुरेश बाळागोंडा पाटील यशवंत हौसिंग सोसायटी ,घर नंबर ५१,जयसिंगपूर तालुका -शिरोळ ,जिल्हा -कोल्हापूर ४१६१०१	Samina Irfan Sayed (P-191988)	Sameena Irfan Sayed B204 Eden Park , Ganpati Chowk Viman Nagar Pune 411014
सविता वसंत गोडे (P-१९१९८१)	सविता सचिन सुपे सर्व्हे न ७०/२ , रूम न १०१ ,साई श्रद्धा इनकेव ,भीमाशंकर नगर किवळे देहूरोड पुणे	Suresh Babaji Mukanak (P-191989)	Suresh Babaji Kadam Sr.No. 659/11 Rajgad Chal Rajiv Gandhi Nagar Bibavewadi Pune
		संजु-मंजु सचिन माने (P-१९१९९०)	रुचा सचिन माने मु/ पो कर्नाळ ता - मिरज जि - सांगली ४१६ ४१६

महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-नाव, वय व धर्म बदलण्याच्या जाहिरातीचा विभाग,
गुरुवार ते बुधवार, एप्रिल १८ - २४, २०१९/चैत्र २८ ते वैशाख ४, शके १९४१

जुने नाव व नोंदणी क्रमांक / OLD NAME WITH REGISTRATION No.	नवीन नाव व पत्ता / NEW NAME AND ADDRESS	जुने नाव व नोंदणी क्रमांक / OLD NAME WITH REGISTRATION No.	नवीन नाव व पत्ता / NEW NAME AND ADDRESS
मुन्ना विक्रम साह (P-१९१९९१)	मारुती विक्रम प्रसाद मोशी पुणे-४१२१०५	Urmila (P-192000)	Jaimala Devi Hq 41 Arty Div Camp.Pune-411001
यशोदा बाबुराव घोरपडे (P-१९१९९२)	यशोदा पोपट पवार मुक्काम पोस्ट गोजेगाव तालुका डिस्ट्रिक्ट सातारा	Amita Radhakisan Jhavar (P-192001)	Amita Anuj Jajoo C-601 , Eisha Foot Print , Tathwade Pune
विनोदकुमार किसनराव डांगे (P-१९१९९३)	विनोद किसान डांगे डॉ बाबासाहेब आंबेडकर हौसिंग सोसायटी , प्लॉट न ५५ जयसिंगपुर तालुका -शिरोळ जिल्हा - कोल्हापूर ४१६१०१	राणी महेश मोरे (P-१९२००२)	मानसी महेश मोरे यादव गल्ली शिवतेज चौक शिगाव ता -वाळवा जि - सांगली
Vishwanath Apu Raut (P-191994)	Vishwanath Appasaheb Raut Hebbal Ka Nool Tal.Gadhinglaj Dist.Kolhapur	Priyanka Shivaji Pawar (P-192003)	Priyanka Dhanraj Jadhav M.I.D.C.Road,Padamavati Nagar,Jalochi,Tal-Baramati,Dist- Pune 413102
Aaron Lalani (P-191995)	Aaron Dsouza T-6 Flat No 1704 Raheja Vista Premises Nibm Pune 41060	नुतन पांडुरंग कांबळे तुंगारे (PR-१९२००४)	नुतन गणपतराव शिंगाडे १२ वि गल्ली , प्लॉट न ८ जयसिंगपुर तालुका -शिरोळ , जिल्हा -कोल्हापूर ४१६१०१
Mayuri Jadhav (P-191996)	Mayuri Dilip Gujar Gujar Ward , Keral , Keral , Tal - Patan , Keral , Satara - 415206	Shaikh Arsheen Qamruddin (P-192005)	Arsheen Zahid Khan Plot No 42, Flat No. 1, Zaffako Construction, Near Welcome Hall, Kondhwa Khurd, Pune 411048
संगिता भिमराव जाधव (P-१९१९९७)	विजया भिमराव जाधव मु.पो. कापूसखेड, ता. वाळवा, जिल्हा सांगली, पिन ४१५४०९	यशवंत नानासो येळवे (P-१९२००६)	अंकुश नानासो येळवे karad
सुप्रिया रामचंद्र पंढरकर (PR-१९१९९८)	सुप्रिया संतोष घोडके ल-२७० म्हाडा कॉलनी जुळे सोलापूर सोलापूर ४१३००४	Gautam Tanaji Laware (P-192007)	Gauttam Tannajee Laware 48/1/1, Katepuram Phase - 2 , Pimple Gurav - 411061
अरुणा विठ्ठल गायकवाड (P-१९१९९९)	अरुणा दिनेश चव्हाण मु.पो. पारगाव तर्फे आळे ता. जुन्नर जि.पुणे .पिन कोड-४१०५०४		

महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-नाव, वय व धर्म बदलण्याच्या जाहिरातीचा विभाग,
गुरुवार ते बुधवार, एप्रिल १८ - २४, २०१९/चैत्र २८ ते वैशाख ४, शके १९४१

जुने नाव व नोंदणी क्रमांक / OLD NAME WITH REGISTRATION No.	नवीन नाव व पत्ता / NEW NAME AND ADDRESS	जुने नाव व नोंदणी क्रमांक / OLD NAME WITH REGISTRATION No.	नवीन नाव व पत्ता / NEW NAME AND ADDRESS
Renuka Amod Vaidya (P-192008)	Swarali Amod Vaidya Kacheri Road, Gokulwadi, Tal-Baramati Dist-Pune 413102	Anjan Hanamantu Mhetre (PR-192017)	Anjan Hanmantu Mhetre 21, Prakash Bapuji Housing Society, North Sadar Bazar, Solapur
Shrijeet Tanaji Laware (P-192009)	Shhrijiit Tannaajee Laware 48/1/1, 48/2/1 Katepuram Phase-2 , Pimple Gurav	सिमा स्वप्नील घोडके (P-१९२०१८)	सुनिता स्वप्नील घोडके माणिक नगर जनवाडे प्लॉट मिरज तालुका - मिरज जिल्हा - सांगली महाराष्ट्र ४१६४१०
Yash Rajendra Wani (P-192010)	Yash Yogitta Joshi A-903, Nine Hills, Nibm Annex, Near Cloud Nine, Kondhwa Pune-411048	सपना शिवाजीराव जाधव (P-१९२०१९)	सपना विकास पाटील मु.पो.कणेगाव, ता. वाळवा, जिल्हा सांगली, पिन ४१५४११
भाग्यश्री रावसाहेब साळुंखे (P-१९२०१९)	भाग्यश्री वैभव येताळ मु.पो. देवराष्ट्रे, ता. कडेगाव, जि. सांगली पिन - ४१५३०३	Vishal Subhash Jeurkar (P-192020)	Aayan Subhash Jeurkar Hiraman Barne Colony Thergaon Pune 411033
शशिकला विलास कामठे (P-१९२०१२)	शशिकला सचिन मरळ बेंदवाडी फुरसुंगी तालुका हवेली जिल्हा पुणे ४१२३०८	कु सुनिता शांताराम झोरे (P-१९२०२१)	सौ सुनिता वसंत गोरे सौ. सुनिता वसंत गोरे, रा - लेन नं. ५, वडार वस्ती, रमेश प्रोव्हिजन स्टोर्सजवळ, कर्वेनगर, पुणे- ४११०५२
पूनम विलास गोवेकर (P-१९२०१३)	पूनम नितीन भिसे शिरवळ रोड, भिसे वस्ती, मुपो. लोणंद, ता. खंडाळा, जिल्हा. सातारा	Babasaheb Narsingh Shinde (P-192022)	Abhijeet Narsingh Shinde S.No-20/1, Mno-487, Sundarnagar Mangadewadi Katraj Pune, 411046
Pranjali Amarendra Samarth (P-192014)	Pranjali Siddharth Khopkar Madhuban Society, Old Sangvi, Pune - 411027	Payal Shiv Kumar Sehta (P-192023)	Niyati Manish Panjwani A/P- Flat No. 3, Shiv Shakti Apartment, Near Ashok Theatre, Pimpri Colony, Pimpri, Pune - 411017.
बालाजी भारत गुंड (P-१९२०१५)	संतराम भारत गुंड त्रिवेणीनगर तळवडे पुणे-४१२११४	उमेश बापूसाहेब सुतार (P-१९२०२४)	उमेश बापुसो सुतार मु.पो.लाटवडे, ता.हातकणंगले, जि.कोल्हापूर ४१६११२
जुबेर नुरुद्दीन देसाई (P-१९२०१६)	सिद्दीक नुरुद्दीन देसाई महाडिक कॉलनी, मार्केट यार्ड, मेन रोड, कोल्हापूर		

महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-नाव, वय व धर्म बदलण्याच्या जाहिरातीचा विभाग,
गुरुवार ते बुधवार, एप्रिल १८ - २४, २०१९/चैत्र २८ ते वैशाख ४, शके १९४१

जुने नाव व नोंदणी क्रमांक / OLD NAME WITH REGISTRATION No.	नवीन नाव व पत्ता / NEW NAME AND ADDRESS	जुने नाव व नोंदणी क्रमांक / OLD NAME WITH REGISTRATION No.	नवीन नाव व पत्ता / NEW NAME AND ADDRESS
भारती मनोहर घोडेकर (P-१९२०२५)	गौरी राकेश खोल्लम श्री श्वेतायन समृद्धी बिल्डींग, विजयराज कॉलनी पिंपळे गुरव, पुणे - ४११०६१	दिपक लक्ष्मण चव्हाण (P-१९२०३४)	दिपक लक्ष्मण चांभार मु/पो - उमगाव ता-चंदगड जी-कोल्हापूर पिन-४१६५०९
Kumari Shital Bhauseheb Sargar (P-192026)	Mrs Shital Prakash Hajare Maharashtra Housing Society , Old Kupwad Road , Tanaji Chowk , Wanlesswadi , Sangli. 416414.	कल्पना लक्ष्मण सपकाळ (P-१९२०३५)	शोभा पांडुरंग पाटील १९८/ए/३, कावळा नाका, गीता मंदिर जवळ, कोल्हापूर
विजयकुमार शरणाप्पा तेली (P-१९२०२७)	विजय शरणाप्पा गोदे मु.पो.नंदूर ता.मंगळवेढा जि.सोलापूर	सोमनाथ गोविंद निराळी (P-१९२०३६)	सोमनाथ गोविंद निराळे रा.मंगळवेढा ता.मंगळवेढा जि.सोलापूर
शुभांगी नामदेव रसाळ (P-१९२०२८)	शुभांगी धनंजय काटकर मु.पो. वडूज,ता - खटाव,जि. सातारा	Veena Sunil Saraf (P-192037)	Vrushali Shriram Saraf 27, Anurekha Hsg. Soc., Karve Nagar, Pune-411052
आसमा सलीम नालबंद (P-१९२०२९)	वेदा शैलेश तपकीरे मु पो नागाव, ता-हातकणंगले, कोल्हापूर	Vighnesh Vijaykumar Thorat (P-192038)	Rajdeep Vijaykumar Thorat A/P- Nadashi Tal- Karad Dist- Satara 415115
दशरथ पंढरीनाथ सुतार (P-१९२०३०)	दशरथ पंढरीनाथ भालेराव तळेगाव ढमढेरे, ता. शिरूर, जि. पुणे.	bijita baban thorat (PR-१९२०३९)	bijita raman thorat आत पोस्ट निमगाव माढा ताल माढा जिल्हा सोलापूर
Nazmeen Pasha (P-192031)	Nazmeenfatima Salampasha Chowdhary Neeta Apartment, B- Building, Flat No-201, Near Shriram Mangal Karyala Khadki-411003	साखरुबाई तुकाराम सावंत (P-१९२०४०)	साखरुबाई भगवान आबदर मु/पो-विटा,कुंडल रोड,सूर्यनगर, ता-खानापूर,जि-सांगली,४१५३११
विक्रान्त नेताजी चितळीकर (P-१९२०३२)	विक्रान्त नेताजी कुंभार मु.पो.पेठ वडगाव, ता.हातकणंगले, जि.कोल्हापूर ४१६११२	पूनम संपत धुमाळ (P-१९२०४१)	पूनम रोहन जगताप मु.पो.पणदरे (जगताप वस्ती) ता.बारामती जि,पुणे पिन कोड.४१३११०
रेश्मा अधिक जाधव (P-१९२०३३)	रेश्मा सागर शिंगाडे एस.टी स्टॅन्ड जवळ हातनूर ता.तासगाव, जि.सांगली-४१६३१४	राजश्री अशोक कुंभार (P-१९२०४२)	भाग्यश्री अभिजीत वास्कर प्लॉट नं. १५, संत गोरा कुंभार वसाहत, बापट कॅम्प, कोल्हापूर

महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-नाव, वय व धर्म बदलण्याच्या जाहिरातीचा विभाग,
गुरुवार ते बुधवार, एप्रिल १८ - २४, २०१९/चैत्र २८ ते वैशाख ४, शके १९४१

जुने नाव व नोंदणी क्रमांक / OLD NAME WITH REGISTRATION No.	नवीन नाव व पत्ता / NEW NAME AND ADDRESS	जुने नाव व नोंदणी क्रमांक / OLD NAME WITH REGISTRATION No.	नवीन नाव व पत्ता / NEW NAME AND ADDRESS
प्रिया विलास रासकर (P-१९२०४३)	प्रिया प्रकाश पिंगळे स न ३६ जुने साई मंदिर जवळ खराडी	Anshi Gopal Agrawal (P-192052)	Aaradhya Agrawal Vaibhav Nagar Phase 2 Flat No 14 V Wing Pimprigaon Pune 411017
सुहास संपतराव देसाई (P-१९२०४४)	सुहास विलास देसाई मु.पो - आणे , तालुका- कराड , जिल्हा - सातारा ४१५१०३	Chaya Ganpat Kajale (P-192053)	Chaya Santosh Jadhav A/P Sortapwadi ,Tal-Haveli ,Dist-Pune412110
Prashant Madhukarrao Ugale (P-192045)	Prashant Madhukarrao Ugale Deshmukh Flat No- 2j -32, Adityas , A-Garden City, Face No-3 S. No-109 Warje Highway Parisar Warje Pune City.	Johnson Salu Maskaren (P-192054)	Johnson Salu Mascarenhas Jafferine Lane Behind Kohinoor Hotel Center Street ,Camp Pune City Pune 411001
हर्ष सुदर्शन आदलिंगे (P-१९२०४६)	हर्ष बापूराव माळी पलूस कॉलनी पलूस ता.पलूस जि.सांगली-४१६३१०	Karishma Mubarak Jamadar (P-192055)	Karishma Asif Bargir Namrah Mohalla, Juna Kupwad Road, Sahyadrinagar, Sangli, 416416
रूपाली पांडुरंग घाणेकर (P-१९२०४७)	स्नेहा स्वजिल खोपडकर ६२/४८२, महर्षीनगर , पुणे- ४११०३७	अर्चना सर्जेराव पवार (P-१९२०५६)	अर्चना दत्तात्रय वाळवेकर मराठी शाळे जवळ आमनापूर ता.पलूस, जि.सांगली-४१६३०८
Supriya Vilas Suryagandha (P-192048)	Supriya Aditya Tirmare Anna Satya Gonda Patil Nagar,Sangli	महेशकुमार कृष्णराव पाटील (P-१९२०५७)	महेश कृष्णा पाटील मु-पोरेवाडी ता-चंदगड जी-कोल्हापूर पिन - ४१६५०९
Priyanka Sadashiv Patil (P-192049)	Rutuja Sandeep Patil Pohale Terf Alate tal- Panhala dist- Kolhapur	श्रीराज संजय साळुंखे (P-१९२०५८)	विराज संजय साळुंखे मु. पो. कोरेगाव, ता. - वाळवा, जि. - सांगली, पिन कोड - ४१६३०२.
सागर संतू कांबळे (PR-१९२०५०)	सागर संतू कांबळे ई वार्ड, जाधववाडी, प्रिन्स शिवाजी शाळेजवळ, कोल्हापूर	रूपाली सचिन थोरात (P-१९२०५९)	रूपाली पुरुषोत्तम कुलकर्णी मु.पो. वडगाव कांदळी, ता. जुन्नर, जि. पुणे. पिन कोड- ४१२४१२
ganesh baban thorat (PR-१९२०५१)	ganesh raman thorat आत पोस्ट निमगाव मा ताल माढा जिल्हा सोलापूर	सौ. लता विश्वास खोत (P-१९२०६०)	सौ. सविता विश्वास खोत मु. मरळनाथपूर, पो. रेटरेधरण, ता. वाळवा, जि. सांगली, -पिन ४१५४०७

महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-नाव, वय व धर्म बदलण्याच्या जाहिरातीचा विभाग,
गुरुवार ते बुधवार, एप्रिल १८ - २४, २०१९/चैत्र २८ ते वैशाख ४, शके १९४१

जुने नाव व नोंदणी क्रमांक / OLD NAME WITH REGISTRATION No.	नवीन नाव व पत्ता / NEW NAME AND ADDRESS	जुने नाव व नोंदणी क्रमांक / OLD NAME WITH REGISTRATION No.	नवीन नाव व पत्ता / NEW NAME AND ADDRESS
Shlmon Nagesh Gunji	Shalmon Nagesh Gunji	Archana Chandrashekar Akware	Aarush Chandrashekar Akware
(PR-192061)	At Vasant Nagar Baramati Pune Pin Kod 413102	(PR-192070)	Akware Villa, Plot No.A-3, S.No.15/1/2, B.U.Bhandar i Greens, Dhanori, Near Jakat Naka, Dhanori, Pune
सपना गणपती माने	सपना प्रभाकर जाधव	कांचना भगवान माळी	पार्वतीदेवी भगवान माळी
(PR-१९२०६२)	मु पो यवलुज ता पन्हाळा जिल्हा कोल्हापूर ४१६२०५	(P-१९२०७९)	कृषीनगर आमनापूर रोड पलूस ता.पलूस जि.सांगली-४१६३१०
गुरुनाथ ज्ञानदेव गुडेकर	बालाजी ज्ञानदेव गुडेकर	Sunita Dhondiba Sawant	Pramila Vijay Hulawale
(P-१९२०६३)	आत पोस्ट वडशिगे ताल माढा जिल्हा solapur	(P-192072)	House No.674 Mahadev Ali Sai Nath Chowk Phugewadi Dapodi Pune-411012
स्नेहल रमेश यादव	स्नेहल माणिक पाटील	रुपाली तानाजी गायकवाड	रुपाली तानाजी ढाणे
(P-१९२०६४)	सैनिक टाकळी, ता- शिरोळ	(P-१९२०७३)	मु.राऊतवाडी, पो.मालगाव, ता.जी.सा तारा, ४१५०११
Kalpana Sharad Labade	Kalpana Ashok Gawai	माधुरी दादासाहेब यादव	माधुरी राहुल वाघमारे
(P-192065)	Jadhavwadi, Chikhali	(P-१९२०७४)	मु.पो.कोटी ताल-पंढरपूर जि-सोलापूर
श्रीदेवी रामु डेंबरे	श्रीदेवी प्रशांत हिप्परकर	सावित्रा उर्फ सविता विठ्ठल नेहरकर	संगिता दत्ता हाडवळे
(P-१९२०६६)	मगदूम प्लॉट दत्तनगर कर्नाळ रोड सांगली ता - मिरज जि - सांगली ४१६ ४१६	(P-१९२०७५)	डोबी मळा, मु.पो.राजुरी.ता.जुन्नर, जि.पुणे
संजय पांडुरंग माने	संजय पांडुरंग खोत	Shitabai Lakshman Chavan	Shital Gulab Kaduskar
(P-१९२०६७)	मु. पो. बहादुरवाडी, ता - वाळवा, जि - सांगली. पिन कोड - ४१५४११	(P-192076)	Near Takle Wasti, 36 Kaduskar Vasti, Panchawati Colony, Talegaon Dabhade, Pune
अभिजित अभिषेक बलकवडे	अर्णव अभिषेक बलकवडे	Tofik Mohamamd Shaikh	Tofik Lal Mohamamd Shaikh
(P-१९२०६८)	८७/६९८, महर्षीनगर, पुणे -४११०३७	(P-192155)	Aundh Road, Ganesh Mandir, Khadki, Pune-411020
दत्तात्रय गोपाळा गोंधळी	दत्तात्रय गोपाळा कांजणे		
(P-१९२०६९)	कांजणे नगर, उरवडे गाव, मुळशी, पुणे-४१२१११		

महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-नाव, वय व धर्म बदलण्याच्या जाहिरातीचा विभाग,
गुरुवार ते बुधवार, एप्रिल १८ - २४, २०१९/चैत्र २८ ते वैशाख ४, शके १९४१

जुने नाव व नोंदणी क्रमांक / OLD NAME WITH REGISTRATION No.	नवीन नाव व पत्ता / NEW NAME AND ADDRESS	जुने नाव व नोंदणी क्रमांक / OLD NAME WITH REGISTRATION No.	नवीन नाव व पत्ता / NEW NAME AND ADDRESS
Mahendrasingh Jaysingh Rajaput (P-192077)	Mahendrasingh Jaysingh Rajput Jaysingh Rajput, 4755, Ekta Colony, Malwaladi, Shirola Pulachi, Kolhapur, Hatkanangle, Maharashtra	Ashwini Pundlik Bhalkikar (P-192086)	Ashwini Chittappa Parshetty Shankeshwar Krimsan B Wing Flat No B 703 Gat No 524 Chikhali
राहुल सयाजी पाटील (P-१९२०७८)	प्रसाद सयाजी पाटील रा. तुजारपूर, ता. वाळवा, जि. सांगली, पिन - ४१५४०३	मंदा बजीरंग निंबाळकर (P-१९२०८७)	मंदा प्रवीण भोसले नागझरी, ता.कोरेगाव, जि.सातारा
Pragati Madhukar Deore (P-192079)	Pragati Arun Khalkar Sr. No. 298/2d/2/1, Celina-104, Nyati Evita, Porwal Road, Lohegaon, Pune-411047	मोहमंदसादान वतन मुजावर (P-१९२०८८)	मुहम्मद सादान वतन मुजावर ०९/६७० शहापूर रोड, विक्रम नगर, इचलकरंजी
सना सलीम खाटीक (P-१९२०८०)	हिना मोहसीन कुरेशी ६९/६ब प्रतापगंज पेठ सातारा तालुका जिल्हा सातारा	पूनम सोमनाथ चव्हाण (P-१९२०८९)	पूनम दत्तात्रय पवार निगडी तर्फ सातारा तालुका जिल्हा सातारा
आबासाहेब शंकर घाडगे (P-१९२०८१)	आबासो शंकर घाडगे मु.पो.लगडवाडी ता.वाई जिल्हा सातारा	तनुनिसा बाबासाहेब शेख (P-१९२०९०)	तनुनिसा अल्फाज मुजावर मु.पोस्ट :- किणी ता.हातकणंगले जिल्हा:-कोल्हापूर पिन कोड : -४१६११२
बीबी तबस्सुम महेमुद पटेल (P-१९२०८२)	तबस्सुम निजामद्दीन इनामदार शिक्षक सोसायटी, इचलकरंजी ता -हातकणंगले जि -कोल्हापूर	गायत्री व्यंकटेश जोशी (P-१९२०९१)	सायली दत्तप्रसाद गिजरे ९/३७९ निशिगंधा सोसायटी आसरा नगर इचलकरंजी
श्री. संतोषकुमार मनोहर सपाटे (PR-१९२०८३)	श्री. संतोष मनोहर सपाटे मु.पो.- इस्लामपूर, ता.- वाळवा, जि.- सांगली, पिन - ४१५४०९	Asha Abhimanya Patil (P-192092)	Asha Singh D-302,3rd Floor ,Krushna Garden ,Urulikanchan ,Tel-Haveli ,Dist-Pune Pin-412202
Sarswati Shivalal Kiwade (P-192084)	Sarswati Prasad Palkar F No 503, 460 /1 Ozone Nilay, Talegaon, 410507	Prajakta Dhanyakumar Ambure (P-192093)	Prajakta Guruprasad Telkar Nair Society Gat No 1323/1 Near Sainath Park Morewasti Chikhali
Chaitrali Sudhir Deshpande (P-192085)	Chaitrali Omkar Mantrawadi 91/11 Gurudatta Colony, Near Sidhivinayak Mangal Karyalay Sangamnagar Satara	Jaqueline Anand Mudaliar (P-192094)	Jaqueline Martin David Ward No 3, Lane No 5, Shankar Kachi Chawl, Dapodi Pune City, Pune

महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-नाव, वय व धर्म बदलण्याच्या जाहिरातीचा विभाग,
गुरुवार ते बुधवार, एप्रिल १८ - २४, २०१९/चैत्र २८ ते वैशाख ४, शके १९४१

जुने नाव व नोंदणी क्रमांक / OLD NAME WITH REGISTRATION No.	नवीन नाव व पत्ता / NEW NAME AND ADDRESS	जुने नाव व नोंदणी क्रमांक / OLD NAME WITH REGISTRATION No.	नवीन नाव व पत्ता / NEW NAME AND ADDRESS
प्रविणकुमार शिवाजी पोळ (P-१९२०९५)	प्रविण शिवाजी पोळ मु पोस्ट दहिवडी तालुका मान	Sonal Balu Date (P-192105)	Sonal Ramesh Shinde Panmala, Tinhewadi, Rajgurunagar Tal Khed Dist Pune 410505
Anuradha Jayavant Kuchekar (P-192096)	Anuradha Prasad Kolekar Prasad 154/A Plot No-1 Shahunagar Godoli Satara	माधुरी दिगंबर मिरजकर (P-१९२१०६)	माधुरी उल्हास धोंगडे रामनगर. वडगाव. ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर ४१६११२
जयश्री गोविंद कारीवडेकर (P-१९२०९७)	जयश्री विनायक मराठे ७ अमृतसिद्धी सुभाश्री रो बंगलो, फुलेवाडी रिंग रोड, नवीन वाषीनाका, फेज २, अरुण सरनाईक नगर, कोल्हापूर	गंगुबाई श्रीमंत शिंगाडे (P-१९२१०७)	गंगुबाई उर्फ सरिता दादा राजगे मु पोस्ट पिंपरी तालुका मान
संगीता तुकाराम मांग (P-१९२१००)	संगीता तुकाराम मांगले मु. जखेवाडी, पो. मुमेवाडी, ता. गडहिंगलज, जि. कोल्हापूर. ४१६५०२	दत्ता रविंद्र जगधाने (P-१९२१०८)	दत्ता रविंद्र जगधने तरवडे वस्ती,
Aadya Mahendra Malviya (P-192101)	Aadya Jagruti Pansare A8, Saraswati Apartment, S.No. 60/3b, Vadgaon Budruk, Pune. 411041	Mugdha Ashok Kulkarni (P-192109)	Mugdha Siddhesh Kulkarni 202 Somwar Peth Kala Maruti Mandir Panyachya Taki Javal Karad Taluka Karad District Satara
Padmavati Prabhu Virkar (P-192102)	Kamal Dattatray Memane At Tarade Post Alandi Mhatobachi Near Bhairavnath Mandir Taluka Haveli Dist Pune 412201	Samiksha Rahul Bote (P-192110)	Sameeksha Rahul Bote Neharunagar, Pimpri, Pune 411018.
Mallamma Gurranna Babalad (P-192103)	Tanvi Krushna Vairagar 24/1 Golibar Maidan Officer Colony Behind P C D A Pune 411001	रोहित बंडू म्हेत्रे (P-१९२१११)	रोहित बंडू भोंग मु. पो - निमगाव केतकी, तालुका - इंदापूर, जिल्हा - पुणे, ४१३१२०
Meena Ramesh Somuse (P-192104)	Meena Ramesh Somvanshi Plot No.42, S.No.37, Omkar Colony, Lane No.2, Kale Padal, Hadapsar, Pune-411028.	सुचित्रा विठ्ठल नवरे (P-१९२११२)	निशा दत्तात्रय सोहनी मु-पो-आजरा ता - आजरा जिल्हा -कोल्हापूर
		राजाराम गणपती पाटील (P-१९२११३)	राजेंद्र गणपती पाटील मु. मालखेड पो. बेलवडे बु, ता. कराड, जि. सातारा, पिन कोड ४१५५३९

महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-नाव, वय व धर्म बदलण्याच्या जाहिरातीचा विभाग,
गुरुवार ते बुधवार, एप्रिल १८ - २४, २०१९/चैत्र २८ ते वैशाख ४, शके १९४१

जुने नाव व नोंदणी क्रमांक / OLD NAME WITH REGISTRATION No.	नवीन नाव व पत्ता / NEW NAME AND ADDRESS	जुने नाव व नोंदणी क्रमांक / OLD NAME WITH REGISTRATION No.	नवीन नाव व पत्ता / NEW NAME AND ADDRESS
Ashutosh Manik Yadwade (P-192114)	Ashutosh Manik Yadavade A/P Islampur, Neharunagar, Kapuskhed Road, Tal Walwa Dist Sangli 415409	स्नेहल संजय खवरे (P-१९२१२३)	स्नेहल युवराज बाबर मु.पो.बामणी,ता.कागल,जि.कोल्हापूर. पिन कोड नं.४१६ २३२
Gauri Raju Malve (PR-192115)	Gauri Sunil Shegar Sr. No. 36, Sun Radient, Flat No. 101, B Wing, Khani Machine Chowk, Kondhawa Bk., Pune 411048	Durva Ramesh Somuse (P-192124)	Durva Ramesh Somvanshi Plot No.42, S.No.37, Omkar Colony, Lane No.2, Kale Padal, Hadapsar,Pune-411028
Shobha Nansaheb Ghate (P-192116)	Shobha Nanasaheb Ghate Sr No 30 Nilgiri Plot Ambegaon Pathar - Pune - 411046	सर्जेराव बाबा काळे (P-१९२१२५)	भाऊसाहेब बाबा काळे इंदिरानगर एस पी कॉलेज जवळ लोणंद मु पो लोणंद ता खंडाळा जि सातारा ४१५५२१
अक्काबाई रामा हाके (P-१९२११७)	ज्योती सतिश ठोंबरे मु. पो - मुढाळे , तालुका - बारामती , जिल्हा - पुणे , ४१३११०	Gulab Verma (P-192126)	Gulab Chand Kuruli
Ammini Raman (P-192118)	Ammini Ammathodi Raman Ofdr Dehuroad Pune 412101	मलकाप्पा भिमशा तेली (P-१९२१२७)	मल्लाप्पा भिमशा न्यामगोंडे मु.माळेवाडी पो. हुलजंती ता. मंगळवेढा जि. सोलापूर ४१३३१९
रेवणसिद्ध चनविरय्या हिरेमठ (P-१९२११९)	रेवणय्या चन्नय्या स्वामी पुजारी प्लॉट ५१ चिनार हॉटेल समोर विश्रामबाग सांगली ४१६४१६	Romit Santosh Shah (P-192128)	Arham Santosh Shah 683, Zaond Galli Subhash Road Gadhinglaj
Pankaj K Goswami (P-192120)	Pankaj Kisanpuri Goswami Dangat Chawl Dehuroad Pune 412101	Vasudev Srinivasa Rao Anehosoor (P-192129)	Vasudev Srinivasa Rao Flat No.A9/201, Karishma Society, Off Karve Road, Kothrud,Pune -411038.
नंदा आप्पालाल उर्फ चांद पंडत (P-१९२१२१)	नंदा आप्पाजी पंडत रेसकोर्स नाका कामगार चाळ संभाजी नगर कोल्हापूर	अंबूबाई हनमंतु सन्नाळे (P-१९२१३०)	अंबिका हनमंत सन्नाळे मु पो सोन्याळ तालुका जत जि. सांगली. ४१६४१३.
आर्या अवधूत माळी (P-१९२१२२)	आर्या गणेश माळी कृष्णामाई नगर,कर्नाळ रोड,सांगली. ४१६४१६	आराध्या महादेव लोहार (P-१९२१३१)	आराध्या सागर पाचारणे मु पो औंध, ता खटाव, जी सातारा, ४१५५१०

महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-नाव, वय व धर्म बदलण्याच्या जाहिरातीचा विभाग,
गुरुवार ते बुधवार, एप्रिल १८ - २४, २०१९/चैत्र २८ ते वैशाख ४, शके १९४१

जुने नाव व नोंदणी क्रमांक / OLD NAME WITH REGISTRATION No.	नवीन नाव व पत्ता / NEW NAME AND ADDRESS	जुने नाव व नोंदणी क्रमांक / OLD NAME WITH REGISTRATION No.	नवीन नाव व पत्ता / NEW NAME AND ADDRESS
रामचंद्र कोंडू पालांडे उर्फ कदम (P-१९२१३२)	चंद्रकांत कोंडीबा कदम मुक्काम पोस्ट आपटी तालुका जावोली डिस्ट्रिक्ट सातारा	सिंधूताई उर्फ सिंधूबाई उर्फ सिंधू दत्तात्रय पवार (P-१९२१४०)	सिंधू दत्तात्रय पवार मुक्काम पोस्ट वर्णे तालुका डिस्ट्रिक्ट सातारा
दिपक पंडित टोम्पे (P-१९२१३३)	नवनाथ पांडुरंग घोडेकर मु.पो.नारोडी(चाफ मळा),ता.आंबेगाव,जि.पुणे - ४१०५०३	Himgauri Bhalchandra Dange (P-192141)	Himgauri Satish Wadgaonkar Plot No 39 Gurukul Shikshak Society Bhigwan Road Baramati Dist Pune
Laveena Tulsidas Katariya (P-192134)	Aarvi Mohit Kataria Cts No.938,939, Sukhwani Castel, Flat No.E-401, Pimpri Pune-17.	ललिता पांडुरंग यादव (P-१९२१४२)	ललिता नारायण बर्गे मुक्काम पोस्ट विंचणे वंदन तालुका डिस्ट्रिक्ट सातारा
बेबीलता चंद्रकांत इंगवले (P-१९२१३५)	रोहिणी प्रमोद जाधव मुक्काम पोस्ट कण्हेर तालुका डिस्ट्रिक्ट सातारा	Sadik Nijam Nandikurali (P-192143)	Sadik Nijam Shaikh 981, E Ward, Shahupuri 7th Lane, Kolhapur 416001
Nazma Mohomad (P-192136)	Nazma Ravi Kiran Flat No 8 B/53 Akshay Residency, Kasturba Co-Op Hsg Society Vishrantwadi, Dhanori, Pune 411015	शिवाजी दाजी कांबळे (P-१९२१४४)	शिवाजी दाजी निर्मळे १८३/२/ए, प्लॉट न. बी / ३, युनिट न १, अण्णा पार्क, रेणुका नगर, पाचगाव, आर के नगर, कोल्हापूर ४१६०१३
Pooja Vinayakrao Jadhav (P-192137)	Pooja Yogesh Desai Vidhyanager Colony, Near Mayur Petrol Pump, Ajara, Tal. Ajara, Dist. Kolha pur, -416505	Yogita Namdeorao Nage (PR-192145)	Yogita Anil Pachpohe B-501 Teerth Tower, Near Vibgyor School, Sus, Pune
संतोष रामचंद्र लोहार (PR-१९२१३८)	प्रकाश रामचंद्र लोहार तुंग, ता - मिरज, जि - सांगली, ४१६३०१	मयुरी भारत हराडे (P-१९२१४६)	मयुरी महेश भाटी ९६३, रविवार पेठ, पुणे ४११००२
पार्वती शंकर बणगे (P-१९२१३९)	पार्वती शंकर भणगे ५१५ अर्कशाळेच्या मागे गडकरआळी, सातारा	Sanjay Vasant Magdum (P-192147)	Sanjay Vasant Shinde At - Khandobachi Wadi Post -Bhilavadi Station Opposite St Stand Tal - Palus Dist - Sangli Pin 416303

महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-नाव, वय व धर्म बदलण्याच्या जाहिरातीचा विभाग,
गुरुवार ते बुधवार, एप्रिल १८ - २४, २०१९/चैत्र २८ ते वैशाख ४, शके १९४१

जुने नाव व नोंदणी क्रमांक / OLD NAME WITH REGISTRATION No.	नवीन नाव व पत्ता / NEW NAME AND ADDRESS	जुने नाव व नोंदणी क्रमांक / OLD NAME WITH REGISTRATION No.	नवीन नाव व पत्ता / NEW NAME AND ADDRESS
Kiran Inderlal Wadhwa	Jiya Naresh Bhateja	Jitenderkumar	Jitenderkumar Ramcharan Khare
(P-192148)	Lucky Naresh Bunglow, 250/B/64, Nagala Park, Kolhapur 416003	(P-192158)	Ghar No 56, Patrashed, Near Water Purification Center, Link Road Chinchwad Pune 411033
Rajkumar Gajanan Dukare	Rajkumar Gajanan Godase	प्रमिला माणिक बडवणे	लक्ष्मी माणिक बडवणे
(P-192149)	At Maptemala Po Atpadi Tal Atpadi Dist Sangli	(P-१९२१५९)	७२/३ भवानी पेठ ढोर गल्ली सोलापूर -४१३००२
वैशाली आण्णप्पा कुंभार	वैशाली सिद्धाराम कुंभार	Pooja Daji Atkare	Pooja Kishor Jadhav
(PR-१९२१५०)	३४/५ब/२१ न्यू पाच्छा पेठ सोलापूर ४१३००६	(P-192160)	At-Degaon Walunj Post Manegaon Taluka Mohol Degaon Manegaon Solapur
अश्विनी लक्ष्मण देवकर	अश्विनी आबासो घाडगे	Rajendra Raghunath Mohite	Raju Raghunath Mohite
(P-१९२१५१)	गाव लगडवाडी तालुका वाई जिल्हा सातारा	(P-192161)	Shelpimpalgaon Tarf Khed Chakan Pune-410501
कामिनी चंद्रकांत मदने	कामिनी सौरभ जाधव	shivaji natha rangat	shivaji natha rane
(PR-१९२१५२)	गिरवी तालुका फलटण जिल्हा सातारा ४१५५२३	(P-१९२१६२)	मु पो पिंपरी
Yugandhara Marutirao Jadhav	Yugandhara Ajit Salunkhe	Akshata Kundan Rajput	Akshata Nehal Bhat
(P-192153)	Sevagiri Bungalow, Somnath Colony, New Midc, Degaon Road, Sambhaji Nagar, Satara, Maharashtra.	(P-192163)	Sr. No.5/2, Sant Dnyaneshwar Nagar, Nakhate Nagar, Thergaon, Pune-411033
Aarati Vijay Kore	Aarati Vijay Kori	Priyanka Nanasaheb Khedkar	Dr Priyanka Hrishikesh Lonkar
(P-192154)	At Post Kudnur Tal Chandgad Dist Kolhapur	(P-192164)	Gurukul, A/P Fulgaon, Tal Haveli, Dist Pune 412216
Sanafiyaz Rafik Naik	Sana Ali Khan	S Sree Bhuvaneswari	Bhuvaneswari Satish Kumar Subramaniyam
(P-192156)	Florista County Flat No B 305 Satav Nagar Handewadi Road Hadapsar Pune City 411028	(P-192165)	Ambawatika Society, Nibm Road, Opp Annapurna Cafe, Kondhwa, Pune 411048
सुलक्षणा किसनराव भरगंडे	सुलक्षणा शरद शिंदे	Shamal Mahadu Satpute	Shamal Ganesh Pardeshi
(P-१९२१५७)	१४७/१३३, ढंगे रेसिडन्सी, विद्या नगर पाटीमागे, शेळगी, सोलापूर - ४१३००६	(P-192166)	Sukhshanti Nivas Near Keshav Mangal Karyalay Hinjawadi 411057

महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-नाव, वय व धर्म बदलण्याच्या जाहिरातीचा विभाग,
गुरुवार ते बुधवार, एप्रिल १८ - २४, २०१९/चैत्र २८ ते वैशाख ४, शके १९४१

जुने नाव व नोंदणी क्रमांक / OLD NAME WITH REGISTRATION No.	नवीन नाव व पत्ता / NEW NAME AND ADDRESS	जुने नाव व नोंदणी क्रमांक / OLD NAME WITH REGISTRATION No.	नवीन नाव व पत्ता / NEW NAME AND ADDRESS
दत्ता उर्फ दत्ताराम महादेव वारंग (P-१९२१६७)	दत्तात्रय महादू वारंग मू करुंगळे तालुका शाहुवाडी जिल्हा कोल्हापूर ४१५१०१	ममता दिलीप पाटील (P-१९२१७६)	ममता गौरव महंत मु.कोनवडे पो.कूर ता.भुदरगड जि.कोल्हापूर पिन-४१६२०९
अनिल उर्फ सुशांत खंडू कोळी (PR-१९२१६८)	सुशांत खंडू कोळी नवीन वसाहती जवळ ब्रह्मनाळ	Sangita Suresh Bangar (P-192177)	Sangita Naresh Kale Sangita Naresh Kale Taluka Khed Dist Pune Village Yenv Brdurk
Priyanka Prakash Mule (P-192169)	Priyanka Nilesh Gavhane Near Z P School Davadi Pune 410505	Saumitra Subhash Chandorkar (P-192178)	Saumitrra Subhash Chandorker 2 Abhishek Appts, Alkapuri Soc, Near Vanaz Company, Paud Road Pune
स्वाती लक्ष्मण कोरे (P-१९२१७०)	स्वाती सुहास पाटील रा. सुवर्ण छाया, विकास चौक, द. शिवाजी नगर, सांगली.	Megha Madhukar Kesarkar (P-192179)	Megha Ashok Tanavade At Dewarde Tal Ajara Dist Kolhapur
जयश्री शिवाजी देवकर (P-१९२१७१)	जयश्री संपतराव नलवडे मु.पो.रामानंदनगर ता.पलुस जि.सांगली	आक्कुबाई, आनुबाई, आनंदी भिवा चौगले (P-१९२१८०)	आनंदी भिवा चौगले मु.कुडुत्री, पो.सोन्याची शिरोली , ता.राधानगरी, जि.कोल्हापूर
Suvarna Ganeshkumar Burde (P-192172)	Suvarna Ganesh Burde Burde Wasti, Charholi Road, Charholi Bk Pune-412105	धनश्री महेंद्र सूर्यवंशी (P-१९२१८१)	धनश्री अमोल संदे मु पोस्ट चिंचणी
Priyanka Vasant Kamble (PR-192173)	Priyanka Ramod Thorat A/P -Shahuwadi Tal - Shahuwadi Dist - Kolhapur	नाना सोमा गायकवाड (P-१९२१८२)	नागनाथ सोमा गायकवाड मु पोस्ट वळसंग तालुका दक्षिण सोलापूर पिन ४१३२२८
Ganeshkumar Kantaram Burde (P-192174)	Ganesh Kantaram Burde Burde Wasti, Charholi Road Charholi Bk Pune-412105	भिमाशंकर लिंबण्णा मटके (P-१९२१८३)	भिमराव लिंबण्णा मटगे मु.पो. बोरामणी, ता.दक्षिण सोलापूर, जि.सोलापूर ४१३००२
Alhan Daud Inamdar (P-192175)	Mahamad Alhan Daud Inamdar Shambar Footi Road Dhuleshwar Colony Miraj	आकांक्षा राजेंद्र एरंडे (P-१९२१८४)	आकांक्षा ऋषीकेश भोसले कलानगर आदर्श स्कूल जवळ रहिमतपूर तालुका- कोरेगाव जिल्हा - सातारा ४१५५११

महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-नाव, वय व धर्म बदलण्याच्या जाहिरातीचा विभाग,
गुरुवार ते बुधवार, एप्रिल १८ - २४, २०१९/चैत्र २८ ते वैशाख ४, शके १९४१

जुने नाव व नोंदणी क्रमांक / OLD NAME WITH REGISTRATION No.	नवीन नाव व पत्ता / NEW NAME AND ADDRESS	जुने नाव व नोंदणी क्रमांक / OLD NAME WITH REGISTRATION No.	नवीन नाव व पत्ता / NEW NAME AND ADDRESS
रमाबाई पुंडलिक भंगारकिणी (P-१९२१८५)	रमाबाई पुंडलिक सातलगांव मु. पो. माळकवटे, ता. द. सोलापूर, सोलापूर ४१३२२१	R Ashalata (P-192194)	Muthyala Ashalata 403c, Phase 2, Alankapuram, Wadmukhwadi, Alandi Road, Pune 412105
विकास जगदीश कुंभार (P-१९२१८६)	विकास जगदीश बिनावत गाऊड दरा, चाटे कॉलेज समोर, ता. हवेली, जि. पुणे- ४१२२०५	सुर्यकांत बाबू वाळके (P-१९२१९५)	सुरेश बाबुराव वाळके मु. पो. नायगाव, तालुका - दौंड, जिल्हा - पुणे, पिन - ४१३१०५
रमेश तिमण्णा इब्रामपुरकर (P-१९२१८७)	रमेश तिमण्णा गवंडी मु.पो.भिगवण, ता. इंदापूर, जि. पुणे ४१३१३०	Kaushalya Jalindhar Randhwan (P-192196)	Kaushalya Bhausheb Mergal Baramati, Pune
Meharunisa A Gani Nadaf (P-192188)	Mahirunisa A Gani Nadaf At Bolkavathe Post Barur Taluka South Solapur District Solapur Pin Code 413008	Shailaja Yogeshkumar Sutar (P-192197)	Shailaja Bhagawan Sutar Shailaja Bhagawan Sutar S No 301/A, Bolwad Road Near Datta Mandir Miraj Tal Miraj, Dist Sangli
Geeta Sachin Khalse (P-192189)	Anjali Santosh Dighe Velhe Khurd,Ghera Pune 412212	राजेंद्र रसिक शेळके (P-१९२१९८)	राजू रसिक शेळके देशमुख मळा, केडगाव, ता. दौंड, जि. पुणे - ४१२२०३
Raja Mahboob Nadaf (P-192190)	Rajahmad Mahiboob Nadaf Maddi Wasti At Post Kumbhari Tal South Solapur Dist Solapur 413006	बाबासाहेब मारुती माळी (P-१९२१९९)	दत्तात्रय मारुती घाडगे मु.पो.राजेगाव, ता. दौंड, जि. पुणे ४१३१०५
Shobha Baburav Chormale (P-192191)	Shobha Mohan Hakke Bevanur, Sangli, Maharashtra	Meenakshi Sidhaling Madgunaki (P-192200)	Meenakshi Somnath Patil Plot No 18, Gat No. 1323/1, Sainath Park, Sane Chowk, Chikhali Road,Pune.
Ayush Sachin Khalse (P-192192)	Ayush Santosh Dighe Velhe Khurd Ghera,Pune 412212	मनिषा महादेव ठोंबरे (PR-१९२२०१)	मनिषा रविंद्र सुरवसे रा. ३७/ १४३ कविता नगर,पोलीस लाईन ,सोलापूर जिल्हा सोलापूर
विजयकुमार पवनचंद दोशी (P-१९२१९३)	विजयकुमार पवनचंद गांधी रा.कसबा, बारामती, जि.पुणे ४१३१०२	खंडू कोंडीबा कोकरे (P-१९२२०२)	लक्ष्मण कोंडीबा कोकरे मु.पो.सलगर बुद्रुक ता.मंगळवेढा जि.सोलापूर

महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-नाव, वय व धर्म बदलण्याच्या जाहिरातीचा विभाग,
गुरुवार ते बुधवार, एप्रिल १८ - २४, २०१९/चैत्र २८ ते वैशाख ४, शके १९४१

जुने नाव व नोंदणी क्रमांक / OLD NAME WITH REGISTRATION No.	नवीन नाव व पत्ता / NEW NAME AND ADDRESS	जुने नाव व नोंदणी क्रमांक / OLD NAME WITH REGISTRATION No.	नवीन नाव व पत्ता / NEW NAME AND ADDRESS
मनीषा पंडित जाधव (P-१९२२०३)	लक्ष्मी पंडित जाधव मित्र नगर, मंगळवेढा, ता.मंगळवेढा, जिल्हा सोलापूर पिन ४१३३०५	प्रियांका दत्तात्रय पाटील (P-१९२२१२)	प्रियांका सुशांत निकम मु. मल्लेवाडी, पो.सोळांकूर, ता. राधानगरी, जि. कोल्हापूर ४१६२१२
हारून सिकंदर पाटील (P-१९२२०४)	हारून सिकंदर पटेल मु.पो हिरज, ता. उत्तर सोलापूर, जि. सोलापूर ४१३२५५	Mohanrao Nanasaheb Patil (P-192213)	Mohan Nanaso Mohite At Post Wangi Taluka Kadegaon Dist Sangli 415305
संगिता हनुमंत गाडे (P-१९२२०५)	कल्पना हनुमंत गाडे २९ फाटा नीरावागज बारामती पुणे	सई अविकांत तावरे (P-१९२२१४)	शिवन्या अविकांत तावरे मु पो सांगवी बारामती पुणे ४१३१०२
बाबासो नायकू पाटील (P-१९२२०६)	बाळकृष्ण नायकू पाटील गणेश मंदिर मागे पेठ वडगाव ता .हातकणंगले जिल्हा .कोल्हापूर ४१६११२	Priyanka Deepak Harkal (P-192215)	Priyanka Tushar Patil C-6 Vatsalya Vilha Varsha Park ,Baner,Pune City
Sarswati Ramchnadra Sinde (P-192207)	Saraswati Ramchandra Shinde At Post Walsang, Taluka Sankh, District Sangli	मीरा हरिचंद्र बोडके (P-१९२२१६)	मीरा तुषार बोत्रे मु.येलवाडी, पोस्ट-देहूगाव, तालुका-खेड, जिल्हा-पुणे-४१२१०९.
निलेश बळवंत गुरव (P-१९२२०८)	निलेश बळवंत चव्हाण गुरव मु.पो. सोळांकूर, ता. राधानगरी, जि. कोल्हापूर ४१६२१२	Smita Shashikant Kulkarni (P-192217)	Smita Tushar Sharangdhar Sant Tukaram Nagar Gole Aali Anubandh Residency Pirangut Ta-Mulshi
Swati Shamrao Kalantre (P-192209)	Swati Dashrath Patil At Golivane, Post Ninai Parale, Ta. Shahuvadi, Dist Kolhapur	Manisha Rajaram Nikam (P-192218)	Manisha Yogesh Ghadage B/7,Borade Residency No.2,Tambe Nagar,Tandulwadi,Baramati,Tal. Baramati,Dist-Pune 413102.
Abhijit Shashikant Karve (P-192210)	Abhijeet Shashikant Karve Near Mseb, Ram Nagar,Astha,Tal-Walwa,Dist-San gli. 416301	पुष्पा विनोद शेवाळे (P-१९२२१९)	श्रेया तानाजी भोगण मु-देवरवाडी,पोस्ट-शिनोळी खुर्द,ता.चंदगड,जि.कोल्हापूर,महारा ष्ट्र ४१६५०७
मायेश्वरी संदिप मोहिते (P-१९२२११)	महेश्वरी संदिप मोहिते मु पोस्ट - तोंडोली तालुका- कडेगाव जिल्हा -सांगली - ४१५३०५		

महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-नाव, वय व धर्म बदलण्याच्या जाहिरातीचा विभाग,
गुरुवार ते बुधवार, एप्रिल १८ - २४, २०१९/चैत्र २८ ते वैशाख ४, शके १९४१

जुने नाव व नोंदणी क्रमांक / OLD NAME WITH REGISTRATION No.	नवीन नाव व पत्ता / NEW NAME AND ADDRESS	जुने नाव व नोंदणी क्रमांक / OLD NAME WITH REGISTRATION No.	नवीन नाव व पत्ता / NEW NAME AND ADDRESS
Shubham	Muluk Shubham Sandip	Chandani Shrirang Patil	Chandani Sudarshan Chougule
(P-192220)	House No. 497, Wafgaon Road, Near Ganpati Mandir, Rakshewadi, Tal. Khed, Dist. Pune 410 505	(P-192228)	Khanbhag, Sangli, Tal-Miraj, Dist- Sangli. 416416
भाग्यश्री शंकर गायकवाड	शारदा शंकर गायकवाड	रामेश्वर नागेशकुमार सातपुते	रामेश्वर नागेश सातपुते
(P-१९२२२९)	मु.पो.कांबळेश्वर, ता.बारामती, जि.पुणे ४१३११०	(P-१९२२२९)	काटे नगर, कॉलनी नं. १, राम कृष्ण हरी आश्रम, च-होली बुद्रुक, आळंदी देवाची, खेड, पुणे
Prajakta Pradip Kulkarni	Prajakta Amit Foujdar	Kumari Ashwini Ramkrushana Atpatkar	Mrs Ashwini Vithoba Karande
(P-192222)	Flat No, D-67, Anubandh Co-Op Society, Near Ramkrishna Math, Panmala, Sinhgad Road, Pune-411030.	(P-192230)	Bhagat Plot No. 12, Old Budhgaon Road, Near Shantiniketan, Panchshil Nagar, Sangli. 416 416.
मोरेश्वर भुपाल कांबळे	सचिन भुपाल कामत	Atul Baban Patole	Atul Baban Patankar
(PR-१९२२२३)	राधाश्री बंगला डॉ.बी.आर.आंबेडकर हौ.सोसायटी, विजयनगर, सांगली ४१६४१४	(P-192231)	Falke Wasti Gat No 369 Near Bharat Gas Godaun Moigaon
Priyanka Ananda Kamble	Priyanka Abhijeet Karape	भाग्यश्री बिरू डुकरे	भाग्यश्री महेश ढगारे
(PR-192224)	10/525 Vyankatrao High School Ichalkaranji Tal Hatkanangle Dist Kolhapur	(PR-१९२२३२)	मु पो मुंडे ता कराड जि सातारा पिन कोड ४१५१२४
आकांक्षा नागेशकुमार सातपुते	आकांक्षा नागेश सातपुते	Anita Ravindra Chaptre	Anta Chptay
(P-१९२२२५)	काटे नगर, काटे कॉलनी नं.१, राम कृष्ण हरी आश्रम, च-होली बुद्रुक, आळंदी देवाची, खेड, पुणे	(P-192233)	Sr No ,327,25/1, Khambate Colony, Tathawade Jambhe, Pune 412101
कुमारी स्नेहल नामदेवराव कदम	सौ स्नेहल अभिजित साळुंखे	Balaso Appaso Salunkhe	Balasaheb Appasaheb Salunkhe
(P-१९२२२६)	१७३९, गणेश नगर, भोईराज हौसिंग सोसायटी जवळ, सांगली. ४१६ ४१६.	(P-192234)	39, Shri Sai, 100 Futi Road, Vikas Chowk, Sangli. 416416
प्रियांका रघुनाथ भंडारे	प्रियांका गणेश आवळे	सुप्रिया पांडुरंग पाटील	सुप्रिया जयवंतराव साळुंखे
(PR-१९२२२७)	पु. पो. कमानवेस, मिरज ता. मिरज जि. सांगली ४१६४१०	(P-१९२२३५)	शुक्रवार पेठ, माधवनगर, ता. मिरज, जि. सांगली-४१६ ४०६.
		Kumari Gouri Rajkumar Chavan	Kumari Gouri Rajendra Chavan
		(P-192236)	Swami Samartha Colony, Subhash Nagar, Miraj, Sangli. 416 410.

महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-नाव, वय व धर्म बदलण्याच्या जाहिरातीचा विभाग,
गुरुवार ते बुधवार, एप्रिल १८ - २४, २०१९/चैत्र २८ ते वैशाख ४, शके १९४१

जुने नाव व नोंदणी क्रमांक / OLD NAME WITH REGISTRATION No.	नवीन नाव व पत्ता / NEW NAME AND ADDRESS	जुने नाव व नोंदणी क्रमांक / OLD NAME WITH REGISTRATION No.	नवीन नाव व पत्ता / NEW NAME AND ADDRESS
Chetana Vinay Mohgaonkar (P-192237)	Anagha Onkar Thakar Shri Ganesh Housing Society Near Shriya Sankul Anand Nagar Sinhgad Road Pune 411051	ज्योती गणपत पवार (PR-१९२२४६)	ज्योती संदीप राठोड २१, नेहरू नगर, विजापूर रोड, सोलापूर ४१३००४
Archana Prakash Lokhande (P-192238)	Archana Sagar Bahekar Flat No.3, Plot No.90/3, Nigdi Pradhikaran-Pune-411044	प्राजक्ता नारायण पाटील (P-१९२२४७)	प्राजक्ता मंगेश बोरे मु. देवर्डे पो. वेसर्डे ता. भुदरगड जि. कोल्हापूर पिन -४१६२१०
Rajnigandha Deepak Maindargikar (P-192239)	Rajnigandha Alias Ujvala Deepak Maidargikar 164, Vidya Nagar 2, Shelgi, Near Mahalaxmi Nagar, Solapur-413002	Krushnrao Surendra Pisal (P-192248)	Kishor Surendra Pisal Deshmukh Ram Mandir Parisar, Ap Solashi Taluka Koregaon District Satara 415525
Ashwini Motilal Sawant (P-192240)	Ashwini Amol Jagtap Sr.No12 Anand Nagar, Nr Sanraj Sangrila Pune-411028	सरला शरद कदम (P-१९२२४९)	शारदा भरत कदम मु पो कडवे बु ता पाटण जि सातारा
विराज जयवंतराव साळुंखे (P-१९२२४९)	धैर्यशिल जयवंतराव साळुंखे शुक्रवार पेठ, ता. मिरज, माधवनगर, मिरज, सांगली-४१६४०६.	दर्शना अविनाश जाधव (P-१९२२५०)	दर्शना अनिल जाधव विद्यानगर, मुकबधीर शाळे जवळ जाधववाडी, फलटण ४१५५२३
Pranay Pradip Shinde (P-192242)	Pranav Pradip Shinde Parshi Vihar, Plot No 04, Bal Shivyogi Nagar, Kumtha Naka Solapur	नकुबाई नकुताई नकुशी बापू पाटील (P-१९२२५१)	नकुबाई तुकाराम पाटील रा सुळे ता पन्हाळा जि कोल्हापूर पिनकोड नं ४१६२०५
Subatidevi Vastimal Sanklecha (P-192243)	Sumatidevi Vastimal Sanklecha 102 B/7+8+9/29 P, Bhavani Peth, Solapur-413002	कु. प्रियांका राजेंद्र आवळे (PR-१९२२५२)	सौ. प्रियांका संदेश मोहिते संदेश निवास, सुरज हौसिंग सोसयटी, बेथेल नगर, मिरज, जि. सांगली-४१६४१०.
Rupa Tatoba Dorle (P-192244)	Rupa Sachin Upadhye Plot No. 29, Chintamani Nagar, Taluka- Miraj, Dist- Sangli, Pin-416416	Sangita Anandsing Rajput (P-192253)	Sangita Swapnil Rajput 399 Mulanagar, Near Pragati Store, Old Sangvi Pune-411027.
मंजिरी शशिकांत पाटील (P-१९२२४५)	मंजिरी स्वच्छंद उदगावे प्लॉट नं १०, शितल बंगला, दत्त मंदिर मागे, गव्हर्मेट कॉलनी, विश्रामबाग, सांगली	जाहेदा चाँदसाब पिरजादे (P-१९२२५४)	जाहेदा चाँदपाशा जुनेदी १५२, कुर्बान हुसेन नगर, सोलापूर ४१३००३

महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-नाव, वय व धर्म बदलण्याच्या जाहिरातीचा विभाग,
गुरुवार ते बुधवार, एप्रिल १८ - २४, २०१९/चैत्र २८ ते वैशाख ४, शके १९४१

जुने नाव व नोंदणी क्रमांक / OLD NAME WITH REGISTRATION No.	नवीन नाव व पत्ता / NEW NAME AND ADDRESS	जुने नाव व नोंदणी क्रमांक / OLD NAME WITH REGISTRATION No.	नवीन नाव व पत्ता / NEW NAME AND ADDRESS
चाँदसाब बडेसाब पिरजादे (P-१९२२५५)	चाँदपाशा बडेसाब जुनेदी १५२, कुर्बान हुसेन नगर, सोलापूर ४१३००३		
Nitesh Natha Sasane (P-192256)	Nilash Natha Sasane Janata Vasahat, Gali No 39, Parvati Payatha, Pune - 411009.		
Savita Tukaram Zore (P-192257)	Savabai Tukaram Zore At-Sadadadholi, Post-Dadholi, Tal-Patan, Dist-Satara, Pin-415520		
Pranaya Antoni Pandit (P-192258)	Pranaya Sandeep Galve S. No. 68/1/1, Mata Saptshrungi Chowk, Tapkiranagar, Kalewadi, Pune 411017		
सत्याभामा मार्कस पंडीत (P-१९२२५९)	प्रभा मार्कस पंडित हाउस न. १२८/५, पवना नगर, मराठी शाळे जवळ, रहाटणी, पुणे ४११०१७		
Aradhya Amit Bhuruk (P-192260)	Anvita Amit Bhuruk S.No.14/16 H. No.675 Ganesh Colony, Belthika Nagar, Thergaon, Pune 411033		
Swati Ramhari Babar (P-192261)	Swati Dattatray Bhakare Near Canol, Malwadi, Takali Haji, Shirur, Pune, 412218		

यावरून असे जाहीर करण्यात येत आहे की, खालील व्यक्तींनी आपली जुनी जन्मतारीख बदलून नवीन जन्मतारीख धारण केली आहे /

It is hereby notified that the following persons have changed their Birth Dates:-

जुनी जन्मतारीख व नोंदणी क्रमांक / OLD BIRTH DATE WITH REGISTRATION No.	नवीन जन्मतारीख नाव व पत्ता / NEW BIRTH DATE WITH NAME AND ADDRESS	जुनी जन्मतारीख व नोंदणी क्रमांक / OLD BIRTH DATE WITH REGISTRATION No.	नवीन जन्मतारीख नाव व पत्ता / NEW BIRTH DATE WITH NAME AND ADDRESS
एक जून एकोणीशे सहासष्ट (P-१८५८८०२)	एक जून एकोणीशे बासष्ट संगीता आनंदराव जाधव, ओगलेवाडी ता कराड		

महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-नाव, वय व धर्म बदलण्याच्या जाहिरातीचा विभाग,
गुरुवार ते बुधवार, एप्रिल १८ - २४, २०१९/चैत्र २८ ते वैशाख ४, शके १९४१

जुनी जन्मतारीख व नोंदणी क्रमांक / OLD BIRTH DATE WITH REGISTRATION No.	नवीन जन्मतारीख नाव व पत्ता / NEW BIRTH DATE WITH NAME AND ADDRESS	जुनी जन्मतारीख व नोंदणी क्रमांक / OLD BIRTH DATE WITH REGISTRATION No.	नवीन जन्मतारीख नाव व पत्ता / NEW BIRTH DATE WITH NAME AND ADDRESS
Second June Nineteen Seventy Eight (P-191711)	Five December Nineteen Eighty Gunawanta Narayan Bhale, S No 11/3 Morya Park Lane No 4 Pimple Gurav Pune	Twenty Eight May Nineteen Ninety Six (P-191882)	Twenty Eight May Nineteen Ninety Seven Rupesh Tanaji Jadhav, Flat No 2 Sadgurukrupa Savarkar Chouk Dhankawadi Pune 43
First January Nineteen Sixty Six (P-191714)	Nineteen September Nineteen Sixty Lata Sharad Patil, Near Fuge Talim Shree Sadguru Krupa Building Opp Bhaji Market Bhosari Pune -411039	First January Nineteen Fifty Three (P-191883)	First June Nineteen Fifty One Sushila Bhagavat Bhosale, At Post-Wadala, Tal-North Solapur, Dist-Solapur, Pin-413222
Eighteen July Nineteen Seventy Four (P-191716)	Ten May Nineteen Seventy Six Padmanabh Raju Salian, Flat No. 03, Vandana Apartment, Above Asvini Printing Press, Bijlinagar, Chinchwad, Pune - 411033	Twenty Five March Nineteen Eighty Seven (PR-191884)	Twenty Fourth March Nineteen Eighty Eight Sachin Bhimrao Nikalje, Sr.No. 215, Ganganagar, Fursungi, Tal- Haveli, Dist- Pune 412308
First January Nineteen Sixty Six (P-191719)	Twenty Six January Nineteen Sixty Five Surekha Shamrao Sutar, H No 17, Priyadarshani Ho So, Uchgaon, Karveer, Kolhapur 416005	Six March Nineteen Eighty (P-191885)	Six March Nineteen Eighty Three Aasiya Faruk Faras, S N 47 Somnath Nagar Vadgaonsheri
First June Nineteen Sixty Nine (P-191722)	First June Nineteen Seventy Two Dnyaneshwar Dhondiram Pawar, At- Sarati Po- Kongnoli Tal- Kavathe Mahankal Dist- Sangli Pin- 416418	Eighteen June Nineteen Fifty One (P-191886)	Ten December Nineteen Forty Nine Shalini Devi Narayan Kokane, Trimurti Society, 427, Near Shiv Sena Office Triveni Nagar Talawade Pune - 412114
Seventh February Nineteen Sixty Three (P-191880)	Thirty January Nineteen Sixty Five Ayub Amin Khan, 992, Raviwar Peth, Pune City, Pune 411002	Twenty Nine November Nineteen Ninety Seven (P-191887)	Twenty Nine November Nineteen Ninety Nine Akshay Mahadev Patil, Ap Ghotawade Tal Panhala Dist Kolhapur-416230
नऊ जून एकोणीशे पंचावन्न (P-१९१८८९)	एक एप्रिल एकोणीशे सत्तावन्न वेणुताई बाळकृष्ण शिवणकर, मु.पो.राजवाडा चौक,पेठ भाग,चिंचणी,ता.तासगाव,जि.सांगली. ४१६३१२	Fifteen August Nineteen Eighty One (P-191888)	Fifteen August Nineteen Eighty Six Sonali Rohan Adke, Mauti Ali , Near Maruti Mandir , Kondhwa Khurd Pune 411048

महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-नाव, वय व धर्म बदलण्याच्या जाहिरातीचा विभाग,
गुरुवार ते बुधवार, एप्रिल १८ - २४, २०१९/चैत्र २८ ते वैशाख ४, शके १९४१

जुनी जन्मतारीख व
नोंदणी क्रमांक /
OLD BIRTH DATE WITH
REGISTRATION No.

नवीन जन्मतारीख
नाव व पत्ता /
NEW BIRTH DATE WITH
NAME AND ADDRESS

जुनी जन्मतारीख व
नोंदणी क्रमांक /
OLD BIRTH DATE WITH
REGISTRATION No.

नवीन जन्मतारीख
नाव व पत्ता /
NEW BIRTH DATE WITH
NAME AND ADDRESS

तीन मे दोन हजार पाच

तीन मे दोन हजार सात

(P-१९१८८९)

विशाल फुलचंद जाट,
फुलचंद घाशीराम जाट, पाटील मळा
लोहगाव पुणे - ४११०४७

Twelve March Nineteen
Fifty Nine

(P-192098)

Thirty First December Nineteen
Fifty Seven

Manda Dattaram Shinde,
House No. 637, Shanti Bhavan,
Shivnery Colony, Adarsh Nagar,
Kiwale, Dehuroad, Pune. 412101

Twenty Five June
Nineteen Eighty Six

(P-192099)

Twenty Five July Nineteen
Eighty Six

Hareram Kashinath Upadhyay,
Gat No - 47, Shivajiwadi, Near
Ganpati Mandir, Moshi, Pune
412105

यावरून असे जाहीर करण्यात येत आहे की, खालील व्यक्तींनी आपला जुना धर्म बदलून नवीन धर्म धारण केला आहे /
It is hereby notified that the following persons have changed their Religions:-

जुना धर्म व
नोंदणी क्रमांक /
OLD RELIGION WITH
REGISTRATION No.

नवीन धर्म, नाव व पत्ता /
NEW RELIGION WITH
NAME AND ADDRESS

जुना धर्म व
नोंदणी क्रमांक /
OLD RELIGION WITH
REGISTRATION No.

नवीन धर्म, नाव व पत्ता /
NEW RELIGION WITH
NAME AND ADDRESS

Hindu

Buddhist

(PR-191879)

Prem Pradeep Dhanave,
Kunal Icon Society B2-602
pimple Saudagar